


पालि - कुसुमावली

(पालि - संपूर्ण आणि संयुक्त अभ्यासक्रमासाठी)



पालि - कुसुमावली

(पालि - संपूर्ण आणि संयुक्त अभ्यासक्रमासाठी)

इयत्ता नववी



महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,
पुणे - ४११००४

प्रथमावृत्ति : २०१२
पुनर्मुद्रण : २०१९

: ० महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे-४११००४
सर्व हक्क राखून ठेवले आहेत.

या पुस्तकाच्या कोणत्याही भागाचे मा. सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे-४११००४ यांच्या लेखी परवानगीशिवाय मुद्रण किंवा पुनर्मुद्रण करण्यास मनाई आहे. तसेच सी.डी., दूक्क-श्राव्य फिती, छायांकित प्रती किंवा तशा प्रकारच्या माहिती साठवून ठेवणाऱ्या कोणत्याही विजेवर चालणाऱ्या अथवा यांत्रिक संदेश-वहन पद्धतीचा वापर करता येणार नाही.

प्रस्तुत पुस्तक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या धोरणानुसार संस्कृत-पालि-अर्धमागाधी विषय अभ्यास-मंडळाच्या मार्गदर्शनाखाली संपादक मंडळाने तयार केले आहे.

अभ्यासमंडळ सदस्य

: प्रा. डॉ. नंदा पुरी (निमंत्रक)
प्रा. माधव मेश्राम (समन्वयक)
प्रा. रामकृष्ण तागडे (विषय तज्ज्ञ)
प्रा. अशोक पैठणे (सदस्य)
प्रा. अरुणा पाटील (सदस्य)
प्रा. डॉ. ज्योत्स्ना खरे (सदस्य)

संपादक मंडळ सदस्य

: प्रा. डॉ. मनिष आनंद
प्रा. डॉ. योजना भगत
श्री. चंद्रमणी बागडे
श्री. पंजाब प्रधान
प्रा. विनोद भेले

कार्यालयीन समन्वयक

: श्री. गोवर्धन सोनवणे

प्रकाशक

: श्री. शाहाजी हरिभाऊ ढेकणे
सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे-४११००४.

छपाई व वितरण

: महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे-४११००४.

अक्षरजुळणी

: मॅक्सिक्रिप्ट, आसावरी-१०, औंध, पुणे- ४११००७.

निर्मिती

: श्री. विवेक गोसावी, नियंत्रक
श्री. सच्चिदानंद आफळे, मुख्य निर्मिती अधिकारी
श्री. राजेंद्र चिंदरकर, निर्मिती अधिकारी
श्री. राजेंद्र पांडलोसकर, सहायक निर्मिती अधिकारी

मुख्यपृष्ठ व सजावट

: श्री घनशाम देशमुख

कागद


: ७० जी.एस.एम. क्रीमवोव

मुद्रक

: M/s.Akruti Arts,Mumbai

मुद्रणादेश क्रमांक

: N/PB/2019-20/(0.01)



राष्ट्रगीत

जनगणमन-अधिनायक जय हे
भारत-भाग्यविधाता ।
पंजाब सिन्धु गुजरात मराठा
द्राविड़ उत्कल बंग
विंध्य हिमाचल यमुना गंगा
उच्छ्वल जलधि तरंग
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे
गाहे तव जय गाथा।
जनगण मंगलदायक जय हे
भारत भाग्यविधाता ।
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे ॥

જીજ જીજ જીજ જીજ જીજ જીજ



પટિજા

ભારતો મમ દેસો ।
સબ્બે ચ ભારતીયા મમ બાન્ધવા ।
અથ્યિ દેસવિસયે મે પેમં ।
મમ દેસસ્સ યા સમિદ્ધતા,
યા ચ વિવિધતાય મણ્ડિતા પરમ્પરાનં તસ્સાહં માનિ ।
અહં એતં દાયજ્જં ઉપસમ્પાદેતું દલ્હપરક્કમો ભવિસ્સામિ ।
અહં માતાપિતુન્ન ચ આચરિયાનં ચ પાચરિયાનં ચ
વયો-અનુપ્પત્તાનં સક્કરિસ્સામિ ।
અહં સબ્બે જને સોરતાય પટિપજ્જિસ્સામિ ।
અહં દેસવિસયે દેસબાન્ધવાવિસયે ચ દલ્હભતિં
પટિજાનામિ ।
યં તેસં કલ્યાણં તં એવ હોતુ મે કલ્યાણં,
યા તેસં સમિદ્ધિ સા મે સમિદ્ધિ
યં તેસં સુખં તં મે સુખં ।



આજ આજ આજ આજ આજ આજ

प्रस्तावना

महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेल्या ‘अभ्यासक्रम आराखडा-२०१०’ व ‘एन.सी.एफ. २००५’ यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार इयत्ता-९वी द्वितीय भाषागटात एक वैकल्पिक भाषा म्हणून ‘संपूर्ण व संयुक्त पालि’ हा विषय घेऊन पालि भाषेचा अभ्यास करता येतो.

ह्या पाठ्यपुस्तकातील भाग-१ संपूर्णसाठी असून भाग-२ संयुक्तसाठी आहे.

विद्यार्थ्याला पालिभाषेची तोंडओळख इयत्ता-आठवीपासून झालेली असते. परंतु इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता लक्षात घेऊन गद्य व पद्य तसेच ‘थूलवाचन’ या पाठांची क्रमवार रचना केलेली आहे. काही पाठ मूळ ‘पालि-तिपिटक’ साहित्यातून घेतले आहेत, तर काही पाठांची रचना नव्याने केलेली आहे. ‘मूल्यधिष्ठित शिक्षण’ या थोरणाच्या अनुषंगाने व्यवहार-चारुर्य, कौटुंबिक, सामाजिक मूल्यांची ओळख, व्यक्तिगत नीतिमूल्ये या सर्वांचे भान यावे या दिशेने गद्य-पद्य पाठांची निवड करण्यात आलेली असून त्यातील रोचकता व सुलभता यांवर भर देण्यात आला आहे.

तथागत बुद्धाच्या उपदेशाने प्रेरित होऊन अनेक ‘थेर व थेरी’ यांनी दुक्खमुक्त झाल्यावर स्वकथन केले आहे. त्यापैकी काही गद्य-पद्य पाठ प्रेरणा देणारे आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पर्यावरणाविषयी पाठांचा अंतर्भाव पुस्तकात केला आहे. या पाठ्यपुस्तकाच्या अध्ययनातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व सुसंस्कृत, संयमशील, विचारशील, सामाजिक जाणिवा निर्माण करणारे ठरावे असा हेतू आहे. पाठ्यपुस्तकाच्या वैशिष्ट्यपूर्ण अंतरंगाचा विचार करतांना विद्यार्थ्यांना पालिभाषेसंबंधी अभिरुची व आत्मीयता वाढीस लागेल. प्रत्येक पाठात अनुरूप शब्दार्थ, तळटीपा, स्वाध्याय आणि प्रत्येक गद्य-पद्य पाठास प्रस्तावना दिल्यामुळे विद्यार्थ्यांना पाठाचा मर्थितार्थ समजेल अशी आशा आहे. तसेच पाठ्यपुस्तकात व्याकरणाची परिशिष्टे आवश्यक तेवढीच समाविष्ट केली आहेत.

प्रस्तुत पाठ्यपुस्तक तयार करण्याच्या कामी पालि विषय अभ्यास मंडळाचे आमंत्रक व इतर सदस्य, तसेच राज्य मंडळाने नियुक्त केलेल्या संपादक मंडळाचे सदस्य या सर्वांनी परिश्रम घेऊन पाठ्यपुस्तक तयार केले आहे.

पालिभाषेचे शिक्षक व तज्ज्ञशिक्षक यांच्याकडून या पुस्तकाचे समीक्षण करून घेण्यात आले. समीक्षकांच्या सूचना व अभिप्राय यांचा विचार करून या पुस्तकाला अंतिम स्वरूप दिले आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक व भारतीय समाज या पुस्तकाचे स्वागत करतील अशी आशा आहे.

(श्री. सर्जेराव जाधव)

अध्यक्ष

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक
शिक्षण मंडळ, पुणे - ४११००४

पुणे :

दिनांक : १८/०५/२०१२

पाठानुक्रम

अ.क्र.	पाठाचे नाव	पान क्र.	अ.क्र.	पाठाचे नाव	पान क्र.
भाग - १ (पालि संपूर्ण)			भाग - २ (पालि संयुक्त)		
गज्जो			गज्जो		
१.	तिरतन गुणानि	१	१.	तिरतन गुणानि	६०
२.	पठम धम्मसंझीति निदानं	३	२.	अञ्जमञ्जं सल्लपनं	६२
३.	तथागत पच्छिमवाचा	५	३.	तथागतो सम्मासम्बुद्धो	६४
४.	अञ्जमञ्जं सल्लपनं	७	४.	सुजला सुफला भूमि	६६
५.	कोसिय जातकं	९	५.	वानरिन्दो च कुम्भिलो च	६८
६.	नालन्दा विस्वविद्यालय	११	६.	एकङ्गदस्मिनो विवदन्ति	७०
७.	पब्बतङ्ग पञ्चो	१३	७.	नामेन सिद्धि नत्थि	७२
८.	सागल वण्णना	१५	८.	चत्तारो वलाहकूपमा पुगाला	७४
९.	पियदस्मि असोको धम्मरञ्जो	१७	९.	पुण्णो भिक्खू	७६
१०.	सल्लविद्धो पुरिसो	१९			
११.	सुरापान जातकं	२१			
१२.	बोधिरुक्त्वो अहं ताता	२३			
पञ्जो			पञ्जो		
१.	उद्घान सुतं	२५	१.	मधूर वाचा	७८
२.	चन्दा थेरी	२७	२.	सोपाको थेरो	८०
३.	हिरि सुतं	२९	३.	महापजापति गोतमी	८२
४.	राहुल सुतं	३१	४.	कसिभारद्वाज सुतं	८४
५.	सुखवग्गो	३३			
६.	एवं रम्मो हि अस्समो	३५	१.	टीपा	८६
७.	अञ्जासिकोण्डञ्ज थेरो	३८	२.	व्याकरण	८६
थुलवाचन			३.	तोंडी परीक्षा	९४
१.	इस्पत सुतं	४०	४.	प्रश्नपत्रिकेचा आराखडा	९५-९६
२.	वसल सुतं	४२			
परिशिष्ट					
१.	टीपा व निबंधाचे विषय	४४			
२.	व्याकरण	४४			
३.	पालिभाषेचे महत्त्व	५५			
४.	तोंडीपरीक्षा	५७			
५.	प्रश्नपत्रिका आराखडा	५८-५९			

गजो विभागे - पठमो पाठो ।

तिरतन गुणानि ।




संबोधिप्राप्तीनंतर तथागतांनी 'चरथ भिक्खवे चारिकं, बहुजन हिताय बहुजन सुखाय' असा भिक्खू-सङ्घाला फार मोठा संदेश देत सतत ४५ वर्षे विचरण केले. पालि तिपिटकातील 'विनयपिटक' या ग्रंथामध्ये याचा उल्लेख प्राप्त होतो.

तथागतांनी तत्कालीन भारतीय समाजालाच नवे तर संपूर्ण जगाला आपल्या बौद्धिक, शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक तसेच सांस्कृतिक नीतिमूल्यांद्वारे 'नस्थि अतीता च, नस्थि अनागतो च' अशी फार मोठी देणगी दिलेली आहे. बुद्धकालीन श्रमण-ब्राह्मण-परिव्राजकांमध्ये विविध विषयावर परस्परांमध्ये चर्चा होत असताना त्यांचे जेव्हा एकमत होत नव्हते, त्यांच्यामध्ये काही शंका उपस्थित होत असत अशावेळी आपल्या शंका-निरसनासाठी ते तथागताकडे येत होते. तत्पूर्वी ते बुद्ध, धर्म आणि सङ्घ या तीन रत्नांच्या कल्पाणकीर्तिची प्रशंसा करीत असत, त्याचेच वर्णन या पाठामध्ये आलेले आहे.

इतिपि सो भगवा अरहं, सम्मासम्बुद्धो, विजाचरणसम्पन्नो, सुगतो, लोकविदू, अनुत्तरो, पुरिसदम्मसारथि, सत्था देवमनुस्सानं बुद्धो भगवा' ति ।

स्वाक्खातो भगवता धर्मो सन्दिद्धिको अकालिको एहिपस्सिको ओपनेच्यिको पचात्त वेदितब्बो विज्ञही' ति ।

सुप्पटिपन्नो भगवतो सावकसङ्घो, उजुप्पटिपन्नो भगवतो सावकसङ्घो, ज्ञायप्पटिपन्नो भगवतो सावकसङ्घो, सामीचिप्पटिपन्नो भगवतो सावकसङ्घो, यदिं चत्तारि पुरिसयुगानि, अटु पुरिसपुगला, एस भगवतो सावकसङ्घो, आहुनेय्यो, पाहुनेय्यो, दक्खिणेय्यो, अञ्जलिकरणियो अनुत्तरं पुञ्जक्षेत्रं लोकस्सा' ति ।



(Dr. Babasaheb Ambedkar - Writing and Speeches, Vol. 16 - आवश्यक बदल कल्पना)

सदृश्य (शब्दार्थ)

भगवा (पुं.) - तृष्णामुक्त, भगवन्त

सम्मासम्बुद्धो (पुं.) - (सम्मा+सम्बुद्ध) संपूर्ण ज्ञानी

सुगतो (वि.) - चांगल्या गतीला प्राप्त झालेला

लोकविद् (वि.) - (लोक + विद्) बुद्धासंदर्भात संबोधिलेले

गुणवाचक विशेषण, विश्वाचे स्वरूप जाणणारा

सत्था (पुं. प.वि.) - शास्ता, तथागत

बुद्धो (वि.) - (बुद्ध) ज्ञानी, बुद्धिमान

अरहं (पुं.) - अर्हत, जीवनमुक्त

विजाचरणसम्पन्नो (नपुं.) - (विजा+आचरण) विद्या आणि आचरणाने युक्त

अनुत्तर (नपुं.) - सर्वोत्तम

पुरिसदम्मसारथी (अकुशल मार्गागामी) - पुरुषांचे दमन करणारा सारथी

स्वाक्खात (वि.) - (सु-आख्यात) चांगल्याप्रकारे व्याख्या केलेला

धर्मो (पुं.) - धर्म, सिद्धान्त, स्वभाव, सत्य, सदाचार
अकालिको - (अ+कालिक) - तात्काळ, वेळीच
एहिपस्सिक - (वि.) - जो धर्म सर्वाना सूचित करतो की,
 या आणि परीक्षा करून पहा, या अनुभवा
वेदितब्बो (विद्) - जाणणे, जाणण्यायोग्य
सावकसङ्घ (पुं.) - शिष्यांचा समूह
उजु (वि.) - सरळ
सामीचिपटिपन्न (वि.) - उचित मार्गावर आरूढ
चत्तारि - चार
युग (नपुं.) - जोडी
आहुनेय्यो (वि.) - भेट देण्यायोग्य
दक्खिणेय्यो (वि.) - दान देण्यायोग्य

सन्दिद्धिको - **सन्दिद्धिक** - (वि.) दृष्टीस पडणारा, दिसून येणारा
ओपनेच्यिको (वि.) - (उपनय + इक) जवळ नेणारा
पच्चतं (क्रि.वि.) - पृथक-पृथक, व्यक्तिगत
विज्ञू (वि.) - बुद्धिमान, विद्वान, ज्ञाता
सुप्रटिपन्न (वि.) - सुमार्गावर आरूढ, सुमार्गावर जाणारा
जायप्रटिपन्न (वि.) - न्याय मार्गाला नेणारा, चांगल्या मार्गाला
 नेणारा
यदिदं (वि.) - (यद्+इदम) - म्हणजे
पुण्गल (पुं.) - पुद्गल, व्यक्ती
अढु (वि.) - आठ
पाहुनेय्यो (वि.) - आदरातिथ्य करण्यायोग्य
अञ्जलिकरणियो (वि.) - हात जोडण्यायोग्य



अभ्यास

1. खालील प्रश्नांची मराठीमध्ये उत्तरे लिहा.
 - (१) 'बुद्ध' म्हणजे काय ?
 - (२) 'धर्म' म्हणजे काय ?
 - (३) 'सङ्घ' म्हणजे काय ?
2. खालील प्रश्नांची पालिमध्ये उत्तरे लिहा.
 - (१) बुद्धस्स धर्मो किदिसो होति ?
 - (२) बुद्धस्स सावकसङ्घो किदिसो होति ?

टिप्पणे

- बुद्ध, धर्म आणि सङ्घ या शब्दांची ओळख व त्यांचे गुणकार्य सांगणे.
- बुद्ध, धर्म आणि सङ्घ हे 'तिरतन' सर्व रलांपेक्षा मौल्यवान कसे आहेत ते जाणणे.



दुतियो पाठे ।



पठम धम्मसङ्गीति निदानं ।



तथागत बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर वितरागी आणि अवितरागी भिक्खूंची शारीरिक, मानसिक व सामाजिक अवस्था कशी होती याची माहिती या पाठामध्ये आलेली आहे.

बृद्ध सुभद्र जो अवितरागी आहे, अविनयशील आहे तो भिक्खूना कसे स्वैराचारी जगण्यास प्रवृत्त करतो व सङ्घभेदी कृत्यांना कशी चालना देतो याचे दिग्दर्शनही या पाठामध्ये करण्यात आलेले आहे. पठमधम्मसङ्गीतीच्या आयोजनाची व धम्म आणि विनयाचे संगायन करण्याच्या पाश्वर्भूमीची प्राथमिक कारणे या पाठामध्ये पाहायला मिळतात.

तेन खो पन समयेन सुभद्रो नाम बुद्धपब्बजितो तसं परिसायं निसिन्नो होति । अथ खो सुभद्रो बुद्धपब्बजितो ते भिक्खू एतदवोच - “अलं, आवुसो, मा सोचित्थ, मा परिदेवित्थ । सुमुत्ता मयं तेन महासमणेन उपद्रुता च होम - ‘इदं वो कप्पति, इदं वो न कप्पती’ ति । इदानि पन मयं यं इच्छिस्माम तं करिस्माम, यं न इच्छिस्माम न तं करिस्मामा” ति । अथ खो आयस्मा महाकस्मपो भिक्खू आमन्तेसि - “अलं, आवुसो, मा सोचित्थ, मा परिदेवित्थ । ननु एतं, आवुसो, भगवता पटिगच्छेव अक्खातं - ‘सब्बेहेव पियेहि मनापेहि नानाभावो विनाभावो अञ्जथाभावो । तं कुतेत्थ आवुसो, लब्धा । यं तं जातं भूतं सङ्घतं पलोकधम्मं तं तथागतस्सा पि सरीरं मा पलुज्जी ति, नेतं ठानं विज्जती’ ति ।

(दीघनिकाय - महापरिनिब्बाण सुत्त)

सद्गत्थ (शब्दार्थ)

सुभद्रो - सुभद्र - हा सुभद्र इथे वेगळा आहे जो अविनयशील, अवितरागी असून अर्हत नाही, मात्र तथागतांचा अंतिम शिष्य हा वेगळा आहे जो अर्हत होता.

सोचति (क्रिया.) - शोक करणे

सुमुत्त (कृदन्त) - सुविमुक्त, चांगल्याप्रकारे विमुक्त

कप्पति (क्रिया.) - योग्य असणे

करिस्माम - करणार, करेन, करेल

अलं (अव्यय) - पर्याप्त

आवुसो (अव्यय, सम्बोधन पद) - मित्र! आयुष्मान!

पिय (वि.) - प्रिय

नाना (अव्यय) - अनेक, विविध, भिन्न-भिन्न

विना (अव्यय) - रहित

कुतेत्थ (क्रि.वि.) - कुठे

जातं (नासुं.) - उत्पन्न, घटित

सङ्घत (कृदन्त) - संस्कृत, समुत्पन्न

पलुज्जी, पलुज्जति - खाली पडतो, तुटून जातो

विज्जति (क्रिया.) - विद्यमान असणे

परिदेव - विलाप करणे, रडणे

उपद्रुत (कृदन्त) - उपद्रुत, उपद्रवी, कष्ट देणारा, त्रास देणारा

इच्छाति (क्रिया.) - कामना करणे, इच्छा करणे

अथ (अव्यय) - तेव्हा

ननु (अव्यय) - निश्चित, निश्चयाने

अक्खात (क्रि.वि.) - व्याख्या केल्या गेलेला

मनाप, मानसिक (वि.) - मनोनुकूल, आर्कषक

भाव (पुं.) - स्वभाव

अञ्जथा (अव्यय) - अन्यथा, दुसऱ्या प्रकारे

लब्धा (अव्यय) - शक्य, संभव

भूत (कृदन्त) - उत्पन्न झाला

तथागत (यथावादी, तथाकारी, यथाकारी, तथावादी) - जसे

बोलतो तसे करतो, जसे करतो तसे बोलतो

अभ्यास *

१. खालील प्रश्नांची मराठीमध्ये उत्तरे लिहा.

- (१) सुभद्र प्रवर्जिताने इतर भिक्खूंना काय म्हटले ?
- (२) आयुष्मान महाकस्पणांनी भिक्खूंना कसे संबोधित केले ?
- (३) या पाठाचा सारांश सांगा.

२. खालील प्रश्नांची पालिमध्ये उत्तरे लिहा.

- (१) सुभद्रे कुतो निसिनो होति ?
- (२) महाकस्पो भिक्खू किं आमन्तेसि ?

३. रूपे ओळखा.

तथागतस्स, आवुसो, करिस्साम ।

टिप्पणी

- ‘पालि-तिपिटक’ साहित्य निर्मितीची पार्श्वभूमी कथन करणे.
- तिपिटकाचे वर्गीकरण करा.



ततियो पाठो ।




तथागत पच्छिमवाचा ।



पालि तिपिटकसाहित्यामध्ये ‘दीघनिकाय’ ग्रंथाचा समावेश होतो. ‘दीघनिकाय’ या ग्रंथामध्ये ३४ (चौतीस) सुत असून ‘महापरिनिब्बाणसुत्त’ त्यापैकीच एक सुत आहे. ‘तथागत पच्छिमवाचा’ हा पाठ त्यामधून घेतलेला आहे.

या पाठामध्ये तथागत, भिक्खू आनंद यांना उद्देशून म्हणतात की, “आनन्द ! हे वचन होऊन गेलेल्या शास्त्र्याचे आहे, आता आपले कोणी शास्ता नाहीत असे समजू नका. माझ्यानंतर तुमचे शास्ता धम्म आणि विनय हेच असतील” अशाप्रकारे या पाठामध्ये माहिती आलेली असून बुद्धकालीन भिक्खू-सङ्घाची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेण्यास हा पाठ अत्यंत महत्त्वाचा आहे.



अथ खो भगवा आयस्मन्तं आनन्दं आमन्तेसि - “सिया यो पनानन्द, तुम्हाकं एवमस्स - ‘अतीतसत्थुकं पावचनं, नथ्य नो सत्था’ ति । न खो पनेतं, आनन्द, एवं दद्वब्बं । यो वो आनन्द, मया धम्मो च विनयो च देसितो पञ्जतो, सो वो ममच्येन सत्था’ ति । यथा खो पनानन्द, एतराहि भिक्खु अञ्जमञ्जं आवुसो वादेन समुदाचरन्ति, न खो ममच्येन एवं समुदाचरितब्बं । थेरतरेन आनन्द, भिक्खुना नवकतरो भिक्खु नामेन वा गोत्तेन वा आवुसो वादेन वा समुदाचरितब्बो । नवकतरेन भिक्खुना थेरतरो भिक्खु ‘भन्ते’ ति वा ‘आयस्मा’ ति वा समुदाचरितब्बो । आकङ्घमानो, आनन्द, सङ्घो ममच्येन खुद्दानुखुद्कानि सिक्खापदानि समूहनतु । अथ खो भगवा भिक्खु आमन्तेसि - ‘हन्द दानि भिक्खवे, आमन्तयामि वो - ‘वयधम्मा सङ्घारा, अप्यमादेन सम्पादेथा’” ति । अयं तथागतस्य पच्छिमा वाचा ।

(महापरिनिब्बाणसुत्तं)



सद्गत (शब्दार्थ)

पन (अव्यय) - आणि, आता, परंतु
पावचन (नपुं.) - प्रवचन, बुद्धोपदेश
विनय (पुं.) - भिक्खू-जीवनाचे नियम-उपनियम
पञ्जत (कृदन्त) - बनविलेले नियम, प्रज्ञप्त केलेली घोषणा,
 बुद्धिमानता
समुदाचरण (नपुं.) - आचरण, अभ्यास, व्यवहार
थेरतरेन - स्थविरांच्या व्यतिरिक्त, स्थविरांपेक्षा इतर
नवकतर (वि.) - तरुणापेक्षाही तरुण
आकळ्या (क्रिया.) - इच्छा, आकांक्षा करणे
सङ्घ (पुं.) - समूह, परिषद, भिक्खुपरिषद
खुद्दानुखुद्क (वि.) - लहान-मोठे
समूहनति - (क्रिया.) - मुलापासून उपटून टाकणे
सङ्घार (पुं.) - संस्कार

सत्थु (पुं.) - शास्त्रा
दट्टब्बो (क्रिया.) - पाहिले पाहिजे
देसित (कृदन्त) - उपदिष्ट, उपदेशिलेले
ममच्येन - माझ्यानंतर
अञ्जमञ्ज (वि.) - परस्पर
थेर - स्थविर, ज्येष्ठ भिक्खू, जो कमीतकमी दहा वर्षांचा
 उपसम्पन्न भिक्खू असावा
भन्ते (भदन्त) (सम्बोधनरूप) - शेवटच्या श्वासापर्यंत लोकांच्या,
 जगाच्या संसाराच्या कल्याणाची भावना जोपासणारा
सिक्खापद (नपुं.) - शीलसंबंधित नियम, शिक्षापद
अप्पमाद (वि.) - अप्रमाद, जागृकता
सम्पादेति (क्रिया.) - पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे



1. खालील प्रश्नांची मराठीमध्ये उत्तरे लिहा.

- (१) तथागताने भिक्खू आनंदला काय सांगितले ?
- (२) तथागताने भिक्खू आनंदला नवीन भिक्खूसंदर्भात काय सांगितले ?
- (३) तथागताची अंतिम वाणी कोणती ?

2. जोड्या जुळवा.

(अ)	(ब)
(१) वयधम्मा सङ्घारा	(१) पच्छिमा वाच ।
(२) अतीत सल्युकं पावचन	(२) सो वो ममच्येन सत्था
(३) अयं तथागतस्स	(३) नत्यं नो सत्था' ति ।
	(४) अप्पमादेन सम्पादेथा' ति ।

टिप्पणे

- निसर्ग व पर्यावरण सांगणे.
- निसर्गाचा अभ्यास करणे.



चतुर्थो पाठे ।

अज्ञमञ्चं सल्लपनं ।



प्रस्तुत पाठाचा हेतू विद्यार्थ्यांमध्ये पालिभाषेतून संवाद-कौशल्य विकसित व्हावे हा आहे.

धम्पालो - त्वं पालिभासा जानसि ?

रद्धपालो - अहं थोकं थोकं जानामि ?

धम्पालो - त्वं पालिभासा सल्लापितुं सक्कोति ?

रद्धपालो - आम, थोकं थोकं सल्लापितुं सक्कोमि ।

धम्पालो - त्वं नामं किं ?

रद्धपालो - मम नामं रद्धपालो ।

धम्पालो - त्वं कुहिं वससि ?

रद्धपालो - अहं नागपूर नगरे दिक्खाभूमिस्स
समिपे वसामि ।

धम्पालो - तव भातुभगिनि किं करोन्ति ?

रद्धपालो - एको वाणिजो दुतियो कस्सको एका भगिनि उगगणहति ।


धम्पालो - भगिनि, तव पाठसालाया नाम किं अथि ?

भगिनि - मम पाठसालाय नामं महामाया कज्जा माज्जमिकं विज्जालयो अथि ।

धम्पालो - त्वं किं कमं कातुं इच्छति ?

भगिनि - अहं पालि भासाय अज्ञायका भवितुं इच्छामि ।

धम्पालो - साधु, साधु, साधु ।



सद्व्याप्ति (शब्दार्थ)

त्वं - तु

अहं (प्र.पु. सर्वनाम) - मी

भवितुं ('भू' धातू - तुमन्त) - होण्याची शक्यता

कुहि - कुठे

समिप - जवळ

अज्ञायका - शिक्षिका

अथि - आहे

सक्कोति - शक्य

कातुं - ('कर' धातू, तुमन्त) करण्यासाठी

अभ्यास *

१. खालील प्रश्नांची मराठीमध्ये उत्तरे लिहा.

- (१) मुलीच्या शाळेचे नाव काय ?
- (२) ती कोणते कार्य करू इच्छिते ?
- (३) रटुपाल कोठे राहतो ?

२. खालील प्रश्नांची पालिमध्ये उत्तरे लिहा.

- (१) त्वं कुहिं वससि ?
- (२) त्वं भातुभगिनि किं करोति ?
- (३) त्वं विजालयं नाम किं अथि ?

३. रिकाम्या जागा भरा.

- (१) अज्ञायका - - - - इच्छामि । (भव)
- (२) दिक्खाभूमिस्स - - - - वसामि । (समिप)

टिप्पणे

- पालि संवाद-कौशल्य वृद्धिंगत करणे.
- पालिभाषेतील मूल्यांचा दैनंदिन जीवनात उपयोग करणे, पालि वाक्य दैनंदिन व्यवहारात वापरणे.



पञ्चमो पाठो ।



कोसिय जातकं ।



प्रस्तुत पाठ 'जातक' ग्रंथातून घेतला आहे. व्यक्तीला तिच्या कर्माचे निश्चित असे फळ मिळते. ह्यासाठीच प्रत्येकाने आपले कार्य योग्य वेळी केले पाहिजे. कोणतेही काम अवेळी केले तर इच्छित फळ मिळत नाही. एवढेच नव्हे तर एखादे काम अवेळी केल्याने त्याचे चांगले फळ मिळण्याएवजी दुष्परिणामच भोगावे लागतात, हे या पाठात सांगितले आहे.

अतीते वाराणसी राजा अकाले निक्खमित्वा उद्याने खन्धावारं निवेसेसि । तस्मिं काले उलूक - सकुणो वेळुगुम्बं पविसित्वा निलीयि । काकसेना आगन्त्वा "निक्खन्तमेव तं गण्हिस्सामा" ति परिवारेसि । सो सुरियत्थगमनं अनोलोकेत्वा व अकालस्येव निक्खमित्वा पलायितुं आरभि । अथ नं काका परिवारेत्वा तुण्डेहि कोट्टेन्ता परिपातेसुं । राजा बोधिसत्त आमन्तेत्वा "किन्तु खो पण्डित इमे काका कोसियं परिपातेन्ती" ति" पुच्छि! बोधिसत्तो "अकाले महाराज अत्तनो वसनटाना निक्खमन्तुं एवरूपं दुक्खं पटिलभन्ति येव । तस्मा अकाले अत्तनो वसनटाना निक्खमित्वं न वट्टी" ति । इममत्थं पकासेत्तो इमं गाथद्वयमाह —

"काले निक्खमना साधु, नाकाले साधु निक्खमो ।
अकालेन हि निक्खम्म एककंपि बहू जनो ॥
न किञ्चि अस्थं जोतेति धंकसेना व कोसियं ।
धीरो च विधिविधानञ्जू, परेसं विवरन्तगू ।
सब्बामिते वसीकल्त्वा, कोसियो व सुखी सिया ॥"
राजा बोधिसत्तस्स वचनं सुत्वा निवत्ति ।



(२२६ क्रमांक 'जातका वर्लन')

सदृश्य (शब्दार्थ)

कोसिय (पुं.) - कौशिक, घुबड

निक्खमित्वा (पूर्वकालवाचक त्वान्त अव्यय) - बाहेर पडून

निवेसेसि (भू.का.त्र.पु.ए.व.) - राहिला

सकुण (पुं.) - पक्षी

पविसित्वा (पूर्वकालवाचक त्वान्त अव्यय) - प्रवेश करून

काकसेना (स्त्री.) - कावळ्यांचा समूह, सेना

परिवारेसि - वेढा दिला

अनोलोकेत्वा (अन+ओ+लोक पूर्वकालवाचक त्वान्त अव्यय)

न पाहता

अकाल (पुं.) - अ-वेळी

उलूक (पुं.) - घुबड

वेळुगुम्ब (पुं.) - बांबूचे वन

निलीयी - लपला

गण्हिस्साम - पकडणार, पकडू

सुरियत्थ (पुं.) - सूर्यास्त

पलायितुं (तुमन्त अव्यय) - पळण्यास

आरभि - सुरुवात केली

कोट्टेन्त (व.का.धा.वि.) - टोचत टोचत

तुण्ड (नपुं.) - तोंड, चोच

परिपातेसु (भू.का.रृ.पु.अ.व.) (प्रयोजक रूप) - खाली पडणे

पकासेन्त - प्रकाशित करीत

धंकसेना (स्त्री.) - कावळ्यांची सेना

विवरन्तगू (पुं.) - छिद्र, त्रुटी, दोष ओळखणारा

न वटृति - योग्य नाही

जोतेति - साध्य करणे, प्रकट करणे

विधिविधानञ्जू (पुं.) - कायदे व नियम जाणणारा

सब्बामित्त (सब्ब+अमित्त, नपुं.) - सर्व शान्त

निवन्ति - परत फिरला

अभ्यास 

१. खालील प्रश्नांची मराठीमध्ये उत्तरे लिहा.

- (१) अवेळी घराबाहेर पडल्याने कोणते दुष्परिणाम भोगावे लागतात ?
- (२) राजा परत का फिरला ?

२. खालील प्रश्नांची पालिमध्ये उत्तरे लिहा.

- (१) वाराणसी राजा कुहिं निवेसेसि ?
- (२) उलूकसकुणो कुतो निलियी ?
- (३) काका परिवारेत्वा तुण्डेहि कोट्टेन्ता किं परिपातेसुं ?
- (४) किं अकाले अन्तनो वसद्वाना निकखमितुं न वटृती ?

३. जोड्या जुळवा.

(अ)	(ब)
(१) कालेनिकखमनासाधु	(१) एककंपि बहूजनो ।
(२) अकालो हि निकखम	(२) नाकाले साधु निकखमो ।
(३) न किञ्चिअत्थ जोतेति	(३) कोसियो व सुखी सियो ।
(४) सब्बमित्ते वसीकत्वा	(४) धंकसेना व कोसियं ।
	(५) वचन सुत्वा निवन्ति ।

टिप्पणी

- अवेळी बाहेर पडण्याचे दुष्परिणामच होतात.
- वेळेचे महत्त्व ओळखून काम करणे.



छट्ठो पाठे ।



नालन्दा विस्सविज्ञालय ।



नालन्दा विद्यापीठ हे जगप्रसिद्ध प्राचीन भारतीय विद्यापीठ होते. येथे देशविदेशांतील एक हजार प्राध्यापक आणि दहा हजार विद्यार्थी अध्ययन करीत असत. ही ज्ञानाची परंपरा जवळजवळ इ.स. बाराव्या शतकापर्यंत यथास्थित होती. नालंदा विद्यापीठातील ग्रन्थालय फार समृद्ध होते. थोर दार्शनिक आचार्य नागार्जुन व चिनी पर्यटक ह्युएनत्संगासारखे महापुरुष येथे राहिले. विद्यापीठाचे वर्णन ह्युएनत्संगाच्या प्रवास वर्णनात सविस्तर आढळते.

प्राचीन जम्बुदीपे सोगतमहाविज्ञायतनेसु अतिपाकटभावप्पत्तम्पन नालन्दा विस्सविज्ञायतनमहोसि । सो पन विस्सविज्ञालयो सकलमगधरद्वे 'धम्मगञ्जा' नामेन विदितो भवि । भारतीय पोत्थकालयान महन्तमो तस्स विज्ञायतनस्स पोत्थकालयो रतनोदधि नामाही नवभूमकं पासादे पतिट्ठा पितो अहोसि । किट्टुप्पत्तितो पठम सतवच्छरतो पट्टाय अथवा तस्मिं विस्सविज्ञालये आचरियभावेन बुत्यस्स नागार्जुन महाथेरस्स कालतो पट्टाय, याव किट्टुप्पत्तितो अटुमसतसंवच्छर अयं निखिलं सत्थालयो अभिवुद्धिया अनूनो पवत्तित्थ ।



अटुमसतसंवच्छरे वत्तमाने इमस्स विस्सविज्ञायतनस्स नातिदूरदृष्टाने उदन्तपुरियं पालराजुन अनुगाहेन कारापितो पन महाविज्ञालयो सेष्टुतरभावं सम्पापुणिं । सत्तमसतसंवच्छरस्स आदिम्हि येव युवाङ्गच्छवाङ्ग नामो महापरियटको चीनदेसीय महाथेरो एतं नालन्दा विस्सविज्ञायतनं पत्वा तथ्य पण्डिताचरियानं सन्तिका पालिभासा, बुद्धधम्ममुग्हेत्वा तस्स विस्सविज्ञायतनस्स पवत्तियो च आलोकेत्वा महन्त परियटनवुत्तन्तु चीन भासाय लिखित्वा ठपेसि ।

सद्गत (शब्दार्थ)

प्राचीन (वि.) - प्राचीन

अतिपाकटभावप्पत्तम्पन (अति+पाकट+भाव+पत्त+पन) -

सर्वात जास्त प्रसिद्धीप्राप्त

धम्मगञ्जा (पुं.) - धम्माचे भांडार

महन्तमो (वि.) - सर्वात मोठा

जम्बुदीप (पुं.) - भारताचे पालिसाहित्यात आलेले नाव विस्सविज्ञायतन (पुं.) - (विस्सविज्ञा+आयतन) - विश्वविद्यालय

पोत्थकालय (नपुं.) - पुस्तकालय

रतनोदधि (नपुं.) - रत्नांचा सागर

नवभूमक (वि.) - नऊमजली

किट्टुपत्तितो (पु.) - येशू ख्रिस्ताच्या उत्पत्तिच्या, जन्मापासून
अनुनो (वि.) - सतत
कारापिनो - उभारलेला
पवत्ति (स्त्री.) - घटना, प्रसंग
परियटनवृत्तन्त - प्रवास वर्णन
लिखित्वा (पूर्वकालवाचक त्वान्त अव्यय) - लिहून
सन्तिके (वि) - जवळ

पठमसतसंवच्छरतो (पु.) - पहिल्या शतकापासून
नातिदूर (वि.) - जवळ
पत्वा (पूर्वकालवाचक त्वान्त अव्यय) - पोचून
आलोकेत्वा (पूर्वकालवाचक त्वान्त अव्यय) - अवलोकन करून
उग्हेत्वा (पूर्वकालवाचक त्वान्त अव्यय) - शिकून

अभ्यास *

१. खालील प्रश्नांची मराठीमध्ये उत्तरे लिहा.

- (१) नालंदा विद्यापीठाची सुरुवात केव्हा झाली ?
- (२) त्यातील पुस्तकालय किती विशाल होते ?
- (३) नालंदा विद्यापीठात कोणता चिनी प्रवासी केव्हा आला होता ?
- (४) 'नालंदा'सारखे आणखी कोणते बौद्ध विद्यापीठ होते ?

टिप्पणी

- प्राचीन भारतातील उच्च शिक्षणप्रणाली समजून द्यावी.
- विहार, महाविहार यांमधून आंतरराष्ट्रीय बौद्ध विद्यापीठे कशी निर्माण झाली ह्याची माहिती घेणे.



सत्तमो पाठो ।



पब्बतङ्गं पञ्चो ।



प्रस्तुत भाग ‘अनुपिटक’ पालि-वाङ्मयातील असून ‘मिलिन्दपञ्चो’ या ग्रंथातून घेतला आहे. यामध्ये भन्ते नागसेन यांनी मिलिन्दराजाला पर्वताच्या पाच गुणांविषयीचे कथन केलेले आहे. या पाठातून निसर्गविषयक विचार दिसून येतात.



“भन्ते नागसेन, पब्बतस्स पञ्च अङ्गानि गहेतब्बानी” ति य वदेसि, कतमानि तानि पञ्च अङ्गानि गहेतब्बानी” ति ? “यथा, महाराज, पब्बतो अचलो अकम्पितो असम्पवेधी, एवमेव खो, महाराज, योगिना योगावचरेन सम्मानने विमानने सक्कारे असक्कारे गरुकारे अगरुकारे यसे अयसे निन्दाय पसंसाय सुखे दुर्खेष इट्टानिद्वेषु सब्बत्थं रूपसद्गन्धरसफोटुब्बधम्मेषु रजनीयेषु न मुष्ठितब्बं, न कम्पितब्बं न चलितब्बं, पब्बतेन विय अचलेन भवितब्बं । इदं, महाराज, पब्बतस्स पठमं अङ्गं गहेतब्बं ।

पुन च परं महाराज, पब्बतो थद्वो न केनचिं संसद्वो, एवमेव खो, महाराज, योगिना योगावचरेन थद्वेन असंसद्वेन भवितब्बं । न केनचिं संसग्गो करणीयो । इदं, महाराज, पब्बतस्स दुतियं अङ्गं गहेतब्बं ।

पुन च परं, महाराज, पब्बते बीजं न विरुहति, एवमेव खो, महाराज, योगिना योगावचरेन सकमानसे किलेसा न विरुह-पेतब्बा । इदं, महाराज, पब्बतस्स ततियं अङ्गं गहेतब्बं ।



पुन च परं, महाराज, पब्बतो अच्युगतो ति । एवमेव खो महाराज, योगिना योगावचरेन ज्ञाणच्युगतेन भवितब्बं । इदं, महाराज, पब्बतस्स चतुर्थं अङ्गं गहेतब्बं ।

पुन च परं, महाराज, पब्बतो अनुन्नतो-अनोनतो, एवमेव खो महाराज, योगिना योगावचरेन उन्नतावनति न करणीया । इदं महाराज, पब्बतस्स पञ्चमं अङ्गं गहेतब्बं ।

(मिलिन्दपञ्चो - ओपमवग्गा)

सद्गत (शब्दार्थ)

मुज्हति (क्रि.) - विसरतो

भद्ध (वि.) - कठोर, कठीण, कडक

अनुन्ततो - खाली झुकत नाही तो

चल (वि.) - अस्थिर, चंचल

अच्युगत (वि.) - अतिशय उंच

योगि - भिक्षु

अभ्यास

१. खालील प्रश्नांची मराठीमध्ये उत्तरे लिहा.

- (१) पर्वतांचे पाच गुण कोणते ?
- (२) पर्वताचे गुण निर्वाणापर्यंत कसे घेऊन जातात - स्पष्ट करा.

टिप्पणी

- निसर्ग व पर्यावरण सांगणे
- निसर्गाचा अभ्यास करणे



अदृमो पाठो ।

सागल वर्णना ।



पालि-वाङ्मयातील एक अत्यंत लोकप्रिय ग्रंथ म्हणजे ‘मिलिन्दपञ्चो’ (मिलिन्द प्रश्न) हा होय. या ग्रंथात बॅक्टिअन राजा ग्रीक देशाचा मिनॅन्डर (सुमारे इ.स. पूर्व २रे शतक) व बौद्ध भिक्खू नागसेन यांचा प्रश्नोत्तरोत्तम संवाद आहे. इ.स. पूर्वच्या पहिल्या शतकात या ग्रंथाची रचना झाली असावी. मिलिन्द राजाच्या सागलनगर या राजधानीच्या वर्णनाने ग्रंथाला आरंभ होतो. सागल (सियालकोट) वर्तमान पाकिस्तानातील एक शहर. देशाच्या विभाजनापूर्वी ते भारतात होते. या वर्णनात अनेक मनोरंजक उल्लेख आलेले आहेत. त्यातील नगर-रचना, व्यापारी लोक, नगरवासी यांविषयीचे उल्लेख विशेष लक्षणीय आहेत.

अस्थि योनकानं नानापुटभेदन सागलं नाम नगरं नदी पब्बत सोभितं रमणीय भूमिभाग नदीपब्बतेहि सोभितं, आरामेहि, उद्यानुपवनेहि, तळाकेहि, पोक्खरणीहि च सम्पन्नं । सुतवन्ते हि तं तथा निम्मितं यथा विविधेहि दळहेहि च – अद्वालकोट्केहि गम्भीराय परिखाय पण्डरेन पाकारेन तं सुरक्खितं होति । तेन सब्बे पञ्चअस्थिका च पच्चामित्ता च निहता । तस्स वीथियो चतुक्कसिङ्घाटकेहि तं नगरं सुविभत्तं करोन्ति । सुप्पसारितेहि अनेकविधेहि वरभण्डेहि परिपूरितानि आपणानि, हिंगिरिसिखरसदिसा निसतसहस्रानि वरभवनानि, वरगोपुरानि च तस्स नगरस्स मण्डनानि । गज - हय - रथ - पत्तिसमाकुलं तं नगरं बहुनं जनानं पियंमनापं च – अभिरूपेहि नर-नारी-गणेहि अनुचरितं, बहुविधेहि विआवन्तेहि निसेवितं, खत्तियब्राह्मणादीहि नेकविधेहि जनेहि तं सब्बेन सब्बदा आकिण्णं । विविधेहि समण-ब्राह्मणादीहि सभाजनेहि तं सङ्घटितं । कासिक-कोटुम्बरकादीहि वर्थेहि संपन्नानि तस्स वर्थापणानि । बहुविधेहि रुचिरेहि सुप्पसारितेहि पुष्फेहि च गन्धेहि सुगाधीनि तस्स वीथिचतुक्कानि । रतनापणेसु विजमानेहि आसंसनीयेहि रतनेहि विजोतिता तस्स रथिया । सिङ्गारवणिजगणा तस्थ निच्च विचरन्ति । रजतसुवण्ण - परिपूरं कहापण - कंसपत्थर संपन्नं, पज्जोतामन - निधि - निकेतं, पहुत-धन-धञ्जं, परिपुण-कोसं, बहु-अन्नपान, खज्ज-भोज - समिद्धं, सम्पन्नसस्सं, उत्तरकुरु - सकासं सागलनगरं आळकमन्दा विय देवपुरं ।

सद्व्याप्ति (शब्दार्थ)

योनक (पु.) - यवन IONIAN GREEK

सोभित (वि.) - शोभविलेले

पोक्खरणी (स्त्री.) - कमळाचे छोटे कृत्रिम तळे

सुतवन्त (वि.) - ज्ञान असलेला, विद्वान

अद्वाल (पु.) - पहान्यासाठी उभारलेला मनोरा

गम्भीर (वि.) - खोल

पण्डर (वि.) - पांढरा

पच्चअस्थिक (पु.) - प्रतिस्पर्धी

निहत (वि.) - परतविलेला

चतुक्क - चौक

सु-विभत्त (वि.) - चांगल्या प्रकारे विभागलेले

वर-भण्ड (नपुं.) - विक्रीचा उत्तम माल

भूमि-भाग (पु.) - प्रदेश

आराम (पुं.) - उद्यान

निम्मित (वि.) - निर्माण केलेले

दळह (वि.) - भक्कम

कोट्क (नपुं.) - कोठार

परिखा (स्त्री.) - खंदक

पाकार (पुं.) - तटबंदी

पच्चामित्त (पुं.) - शत्रू

वीथि (स्त्री.) - रस्ता

सिङ्घाटक (पुं.) - चौक

सुप्पसारित (वि.) - चांगल्या प्रकारे मांडलेले

आपण (नपुं.) - दुकान

हिम-गिरि-सिखर-सदिस (वि.) - हिमालय पर्वताच्या

शिखरासारखा

हय (पुं.) - घोडा

समाकुल (वि.) - गजबजलेले

निसेवित (वि.) - ज्याचा आश्रय घेतला आहे असा

सब्बेन सब्बदा - सर्वप्रकारे (वाक्यप्रयोग)

सङ्घटित - बनलेला

कोटुम्बरक (वि.) - कोटुम्बर नावाच्या प्रदेशात तयार
झालेले वस्त्र

आसंसनीय (वि.) - ज्याची अभिलाषा, इच्छा करावी असा

सिंगार वणिज (पुं.) - काजळ, कंगवे इत्यादी शृंगाराची
साधने विकणारा व्यापारी

पञ्जोतमान (वि.) - चमकणारा

परिपुण्णकोस - ज्याचा खजिना भरलेला आहे असा

समिद्ध (वि.) - संपन्न

वरभवन (नपुं.) - उत्तम निवासस्थान

वरगोपुर (नपुं.) - सुंदर प्रवेशद्वार

पत्ति (पुं.) - पादचारी सैनिक

अनुचरित (वि.) - वावर असलेला

विज्ञावन्त (वि.) - विद्वान

आकिण्ण (वि.) - भरलेला

कासिक (वि.) - काशीमध्ये तयार झालेले (वस्त्र)

वत्थापण (नपुं.) - वस्त्राचे दुकान

रुचिर (वि.) - सुंदर

विज्जेतित - उजळलेला, प्रकाशमान केलेला

कहापण (पुं.) - सोन्याचे नाणे

कंसपत्थर (पुं.) - काशाचा पत्रा

निधि-निकेत (पुं.) - खजिना, घर

खज्ज (नपुं.) - खाण्याचे पदार्थ

देवपुर (नपुं.) - देवांचे नगर

अभ्यास

१. खालील प्रश्नांची मराठीमध्ये उत्तरे लिहा.

- (१) मिलिंदराजा कोणत्या देशाचा रहिवासी होता ?
- (२) नागसेन कोण होता ?
- (३) राजा मिलिंद व भन्ते नागसेन ह्यांच्या संवादाच्या ग्रंथाचे नाव काय ?
- (४) सागलनगर 'बहुमूल्य रत्नांचे चमकते कोषागार' असे का म्हटले आहे ते स्पष्ट करा.
- (५) सागलनगर प्रतिभाशाली विद्वानांचे केंद्र होते असे का म्हटले आहे ?

टिप्पणी

- प्राचीन बौद्ध काळातील समृद्ध नगरांची माहिती देणे.
- प्राचीन सभ्यतेचा अभ्यास करणे.



नवमो पाठो ।



पियदस्ति असोको धर्मरच्छा ।



धर्मराजा अशोकाचा जन्म इ.स. पूर्व ३०४ मध्ये झाला. वयाच्या ३५व्या वर्षी राज्याभिषेक झाल्यानंतर तीन वर्षांनी त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. कलिंग विजयानंतर त्यांनी प्रथम बोधगया येथे धर्मयात्रा केली. त्यानंतर त्याने १४ शिलालेख धर्म-प्रचार आणि प्रसारासाठी तयार केले. तिसरी धर्म परिषद इ.स. पूर्व २५३मध्ये पाटलिपुत्र (पाटना) येथे धर्मराजा अशोकाच्या राजाश्रयाखाली झाली. अशोकाचे परिनिवारण इ.स. पूर्व २३२मध्ये झाले.



अम्हाकं जम्बुदीपे बहवो महन्तो राजानो जाता । पुरा मगधेसु पाटलिपुते नगरे असोको बिन्दुसार रज्जो पुत्तो बिन्दुसारो पि रज्जो चन्द्रगुत्तस्म पुत्तो । बिन्दुसारस्म रज्जो किर अनेकपुत्ता होन्ति । ते सब्बे असोकेन विजित्वा दलहपरक्कमेन सहोदरं तिस्सकुमारसह सब्बं पाटलिपुतं नगरं अत्तनो हत्थगतं कतं । चत्तारि वस्सानि अनभिसित्तेनव रज्जं कतं । चतुन्ं वस्सानं अच्ययेन, तथागतस्स महापरिनिष्वनतो द्विन्नं वस्ससतानं उपरि अट्टुरसमे वस्से, सकलजम्बुदीपे एकरज्जो अभिसित्तो ।

कलिङ्गदेसं विजेतुं तेन महन्तं युद्धं कतं । तत्थ बहवो जना मता । बहु वित्त नदुं । तेन दुक्षिखेन असोको रज्जो युद्धं सब्बथा परिच्छित्वा तथागत सरणं गतो ।

असोकस्स बुद्धधर्मो अतीव अभिमतो । ठाने ठाने तेन सिलालेखा, थम्भलेखा, गुहालेखा लिखापिता । जर्नेहि धर्माचरणं समाचरण चरितब्ब' ति तस्स पमुखा आणा ।

बुद्धभिक्खून उपकारत्थं तेन बहवो आरामा च कारिता, विपुलं दानं दिन्नं । सब्बेसु दिट्टीसु तस्स हृदये समानो भावो । 'धर्मराजा' ति असोको विस्मुतो इतिहासे । तस्स रज्जं विसालं येन 'चक्रवर्ती असोको' ति सज्जा तेन लळा । 'देवानं पियो पियदस्ती' ति असोको लेखेसु अत्तानं निद्विसति ।

तस्स जनपदं खो इद्धं चेव अहोसि फीतं च, बहुजनं च आकिण्णमनुसं च सुभिक्खं च । तं च दसहि सद्वेहि अविवितं अहोसि दिवा च एवं रत्तं च सेय्यथीदं — हत्थिसदेन, अस्ससदेन, रथसदेन, भेरिसदेन, मुदिङ्गसदेन, विणासदेन, गीतसदेन, सम्मसदेन, तालसदेन, सङ्घसदेन, अस्नाथ, पिवथ खादथा' ति दसमेव सदेन ।

असोकत्थम्भे ठिता चत्तारो सीहा भारतरद्वस्स राजमुद्दा । असोकत्थम्भे ठितं यं धर्मचक्रं तेन अम्हाकं रद्वस्स अलळूतो । असोकस्स चक्रं सब्बेसं जनपदानं अ-सोकाय होतु ।

सद्वथ (शब्दार्थ)

धर्मराजा (पु.) - धर्माने, न्यायाने राज्य करणारा

बिन्दुसारो (पु.) - अशोकाचा पिता

मगधेसु (पु.) - मगथ देशात

चन्द्रगुत्तस्स (पु.) - चन्द्रगुप्ताचा

विजित्वा (पूर्वकालवाचक त्वान्त अव्यय) जिंकून
हत्थगतं (वि.) - हस्तगत, ताब्यात असलेले
अदृरसमे (वि.) - अठराव्या
एकरज्जे (नंपु.) - सप्राज्यात, आधिपत्यात
अभिमतो (वि.) - आवडता, मान्य
गुहालेख (पुं.) - गुहेत कोरलेले लेख
लिखापिता - लिहून घेतले
कारिता - करविले
चक्रवर्ती (पुं.) - चक्रवर्ती
जनपद (नंपु.) - राष्ट्र
फीत (वि.) - समृद्ध, पसरलेले
अविक्तिं (वि.) - नेहमी
असोकत्थम्भे (पुं.) - अशोक स्तंभावर
जनपदानं (वि.) - जनपदातील लोक

तिस्मकुमार (पुं.) - तिष्ठकुमार (अशोकाचा भाऊ)
अनभिसत्तेन (वि.) - अभिषेक झाला नसताना
कलिङ्गदेसं (पुं.) - कलिंग देश (हल्लीचा ओरिसा)
परिच्छजित्वा - त्याग करून
सिलालेख (पुं.) - शिलालेख
थम्भलेख - स्तंभलेख
आणा (स्त्री.) - आज्ञा, आदेश
दिट्टीसु (स्त्री.) - दृष्टीबाबत, मतांबाबत
प्रियदस्ती (पुं.) - सुंदर, देखणा
इच्छ (वि.) - संपन्न
आकिण्णं (वि.) - गजबजलेले, भरलेले
सेव्यथा (अ.) - जसे, ज्याप्रमाणे
राजमुद्रा (स्त्री.) - राजमुद्रा, राजचिन्ह
असोको (अ+सोको) (पुं.) - आनंद, शोकरहित

अभ्यास *

१. खालील प्रश्नांची मराठीमध्ये उत्तरे लिहा.

- (१) कलिंग युद्धानंतर अशोकाने काय केले ?
- (२) शिलालेखात अशोकाचा कोणत्या नावाने उल्लेख येतो ?
- (३) भारत सरकारने अशोकाची कोणती चिन्हे स्वीकारली आहेत ?
- (४) अशोकाने किती प्रकारचे शिलालेख कोरले ?

२. खालील प्रश्नांची पालिमध्ये उत्तरे लिहा.

- (१) असोको कस्स पुत्रो ?
- (२) असोकेन किमत्थं महन्तं युद्धं कतं ?
- (३) बुद्ध भिक्खून उपकारत्थं असोकेन किं कतं ?
- (४) अम्हाकं धजो केन अलङ्कृतो ?

३. खालील वाक्यांशाच्या जोड्या जुळवा.

अ	ब
(१) असोको	(१) बिन्दुसारो ।
(२) चन्दगुत्सपुत्रो	(२) धम्मराजा ।
(३) कलिङ्गदेस विजेतुं	(३) विपुल दानं दिनं ।
(४) बुद्धभिक्खून उपकारत्थ	(४) युद्धकतं ।

टिप्पणे

- प्रियदर्शी अशोक धम्मराजाचे कार्य विद्यार्थ्यांसमोर ठेवणे.
- शिलालेख, स्तंभलेखांची माहिती गोळा करणे.



दसमो पाठो ।



सल्लविद्धो पुरिसो ।



तथागत बुद्धाचा धम्म बुद्धिप्रामाण्यावर आधारलेला असल्यामुळे त्यांनी मानवी कल्याणाशी कसल्याही प्रकारचा संबंध नसलेल्या गोष्टींना आपल्या धम्मात स्थान दिले नाही. निरर्थक प्रश्नांना उत्तर देण्याचे ते टाळत असत. अशा प्रश्नांना ‘अव्याकृत’ म्हणजे स्पष्टीकरण न केलेले म्हटले आहे.

प्रसुत उतारा ‘मञ्जिमनिकाय’ ग्रंथातील ‘चुलमालुक्यपुत्ता’मधून घेतलेला आहे. त्यात काही गोष्टी कशा निरर्थक आहेत हे सोदाहरण स्पष्ट केले आहे.



“यो खो, मालुक्यपुत्त, एवं वदेय्य न तावाहं भगवा” ति ब्रह्मचरियं चरिस्सामि याव मे भगवा न व्याकरिस्सति – सस्स तो लोको ति वा, असस्सतो लोको ति, वा नेव होति ना होति तथागतो परं मरणा ति वा” ति, अव्याकतमेव तं मालुक्यपुत्त, तथागतेन अस्स, अथ सो पुरिसो कालं करेय्य । सेयथापि, मालुक्यपुत्त, पुरिसो सल्लेन विद्धो अस्स सविसेन गाळ्हपलेपनेन । तस्स मित्तामच्चा ज्ञातिसालोहिता भिसकं सल्लकतं उपटुपेय्यु । सो एवं वदेय्य – “न तावाहं इमं सल्लं आहरिस्सामि याव न तं पुरिसं जानामि येनम्हि विद्धो, खत्तियो वा ब्राह्मणो वा वेस्सो वा सुद्धो वा” ति, न तावाहं इमं सल्लं आहरिस्सामि याव न तं पुरिसं जानामि येनम्हि विद्धो, एवं नामो एवंगोत्तो इति वा” ति । ‘न तावाहं इमं सल्लं आहरिस्सामि याव न तं पुरिसं जानामि येनम्हि विद्धो, दीघो वा रस्सो वा मञ्जिमो वा’ ति काळो वा सामो वा मङ्गुरच्छवी’ ति वा । याव न तं पुरिस जानामि येनम्हि विद्धो, अमुकस्मिं गामे वा निगमे वा नगरे वा ति । याव न तं धनुं जानामि येनम्हि विद्धो, यदि वा चाणो यदि वा कोदण्डो” ति । याव न तं जियं जानामि यायम्हि विद्धो यदि वा सणहस्स यदि वा न्हारुस्सति । याव न तं कण्डं जानामि येनम्हि विद्धो यस्स पत्तेहि वजितं यदि वा गिज्जस्स यदि वा कंकस्स यदि वा कुललस्स यदि वा मोरस्सा” ति । याव न तं सल्लं

जानामि येनम्हि विद्धो, यदि वा खुरप्पं यदि वा वच्छदन्तं' ति । अज्ञातमेव तं मालुक्यपुत्त, तेन पुरिसेन अस्स, अथ खो कालं करेय्य । एवमेव खो, मालुक्यपुत्तो, यो एवं वदेय्य — न तावाहं भगवति ब्रह्मचरियं चरिस्सामि याव मे भगवा न — व्याकरिस्सति — सस्सतो लोको त वा असस्सतो लोको ति वा - - - नेव होति न होति तथागतो परं मरणा' ति वा' ति — 'अव्याकृतमेव तं मालुक्यपुत्त, तथागतेन अस्स, अथ खो पुगलो कालं करेय्य" ।

(मञ्जिमनिकाय १३.२.४)

सद्गत्थ (शब्दार्थ)

ब्रह्मचरियं (नंपु.) - निर्मल, धम्ममयजीवन
व्याकरिस्सति (क्रि.) - वि+आ+कर भविष्यकाळ तृ.पु.ए.व.
 स्पष्टीकरण करतील
अव्याकृत (वि.) - अव्याकृत-स्पष्टीकरण न केलेले
विद्ध (वि.) - घायाळ, जखमी झालेला
जातिसालोहिता - नात्याचे व एका रक्ताच्या नात्याने संबंधी
सल्लकृत (पुं.) - शाल्यकर्म करणारा
आहरिस्सामि (आ+हर, भविष्यकाळ प्र.पु. ए.व.) - काढेन,
 काढून देईन
चाप (पुं.) - धनुष्य
जिया (स्री.) - धनुष्याची दोरी, प्रत्यंचा
सण्ह (नंपु.) - ताग
वाजित (नंपु.) - बाणाच्या मागे लावलेले पंख
कंक (पुं.) - बगळा
खुरप्प (नंपु.) - एकप्रकारचा बाण
करवीरपत्त (नंपु.) - एकप्रकारचा बाण

चरिस्सामि (की) (चर-चरति भविष्यकाळ प्र.पु.ए.व.) - आचरण करेल
सस्सत (वि.) - शाश्वत
सल्ल (नंपु.) - शास्त्र, शाल्य, बाण
मित्तामच्चा (पुं.) - मित्र व सहकारी
भिसक्क (पुं.) - वैद्य, चिकित्सक
उपदृपेय्युं (उप+ठा प्रयो. विध्यर्थ) - उपस्थित करावेत
साम (वि.) - सावळा
मङ्गुरच्छवी (वि.) - सुवर्णवर्णी, गेहू वर्णाचा
कोदण्ड (पुं.) - तिरकमठा
कण्ड (नंपु.) - वेतांचे टोक असलेला बाण
न्हारू - स्नायू
गिज्ज (पुं.) - गिधाड
कुलल (पुं.) - ससाणा
वच्छवन्तं (नंपु.) - एकप्रकारचा बाण

अभ्यास

१. खालील प्रश्नांची मराठीमध्ये उत्तरे लिहा.

- (१) अव्याकृत म्हणजे काय ?
- (२) 'सल्लविद्धपुरिसा' उपमा स्पष्ट करा.
- (३) तथागत बुद्धाने आपल्या धम्मात निरर्थक गोष्टींना का स्थान दिले नाही ?

टिप्पणे

- निराधार, अवास्तव चर्चेमध्ये व्यर्थ वेळ न घालविता, चिकित्सकपणे समस्येचे समाधान करणे.
- कार्यकारणसिद्धांतानुसार आलेल्या परिस्थितीत मार्ग काढावा.



एकादसमो पाठो ।



सुरापान जातकं ।



प्रस्तुत कथेत सुरापानाचे म्हणजे मादक पदार्थाच्या सेवनाचे दुष्परिणाम सांगितले आहे. दारूच्या सेवनामुळे अनेकांचे संसार उद्धक्षत झालेले आहेत. यासाठी दारूचे व्यसन मुळातच लाकून घेऊ नये असा या कथेचा नीतिबोध आहे.

अतीते वारणसियं ब्रह्मदत्ते रजं कारेत्ते बोधिसत्तो कासिरट्टे उदिच्चब्राह्मणकुले निब्बत्ति । वयप्त्तो सो इसिपब्बजं पब्बजित्वा हिमवन्तप्पदेसे वसति । पञ्चहि अन्तेवासिकसतेहि अथ नं वस्सानसमये सम्पत्ते अन्तेवासिका आहंसु – “आचरिय, मनुस्सपथं गन्त्वा लोणम्बिलं सेवित्वा आगच्छामा” ति ।

“आवुसो, अहं इधेव वसिस्सामि । तुम्हे गच्छथ । सरीरं सन्तप्तेत्वा, वस्सं वीतिनामेत्वा आगच्छथा” ति । ते ‘साधू’ ति आचरियं वन्दित्वा वाराणसियं गन्त्वा, राजुय्याने वसिंसु । पुन दिवसे बहिद्वारगामे येव भिक्खाय चरित्वा सुहिता हुत्वा नगरं पविसमुं । मनुस्सा भिक्खं अदंसु । कतिपाहच्ययेन ते रञ्जोषि आरोचेसु – ‘देवं, हिमवन्ततो पञ्चसता इसयो आगन्त्वा उद्याने वसन्ति । ते सब्बे घोरतपा परिवारितिन्द्रिया सीलवन्तो’ ति । राजा तेसं गुणे सुत्वा उद्यानं गन्त्वा अवन्दि । कतपटिसन्थारो वस्सानं चातुमासं तत्थेव वसनत्थाय निमन्ते सि । ते ततो राजगेहे येव भुजित्वा उद्याने वसन्ति ।

अथेक दिवसं नगरे सुरानक्षतं नामं अहोसि । राजा ‘पब्बजितानं नाम सुरा दुल्लभा’ ति । बहुं उत्तमं सुरं दापेसि । तापसा सुरं पिवित्वा, उद्यानं गन्त्वा, सुरामदमत्ता हुत्वा, एकच्चे उद्याय नच्चिंसु, एकच्चे गायिंसु । नच्चित्वा गायित्वा खारियादीनि अवत्थरित्वा निद्वायिंसु । सुरामदे छिन्ने पबुज्जित्वा तं अत्तनो विष्पकारं पस्सिंसु । अम्हेहि पब्बजितसारूप्यं न कतं ति रोदित्वा परिदेवित्वा ‘मय आचरियेन विना एवरूपं पापं करिम्हा’ ति मज्जिंसु । तं खणज्जेव उद्यानं पहाय हिमवन्त अगमिंसु । पटिसामित परिक्खारा आचरियं वन्दित्वा निसीदिंसु – “किनु खो ताता, अकिलयमाना सुखं समग्रवासं वसित्था” ति । आचरियेन पुच्छिता “आचरिय सुखं मयं वसिम्ह । अपि च खो मयं अपातब्बयुत्कं पिवित्वा विसञ्जीभूता । मयं नच्चिम्ह गायिम्ह चा” ति । एतमत्थं आरोचेन्ना इमं गाथं आहंसु –

“अपायिम्ह अनाचिम्ह, अगायिम्ह रूदिम्ह च ।

विसञ्जकरणं पीत्वा, दिद्वा नाहुम्ह वानरा” ति ।

एवं ते अत्तनो अ-गुणं कथेसुं । बोधिसत्तो “गुरुसंवासरहितान नामं एवरूपं होती” ति वत्वा ते तापसे गरहि । “पुन एवरूपं मा करित्था” ति तेसं ओवदि ।

(सुरापानजातकातून आवश्यक ते फेरबदल करून)

सद्दत्थ (शब्दर्थ)

अतीत (वि.) - पूर्वीचा काळ

छिन - संपलेला

निब्बत्ति - जन्म घेतला

विष्पकार (पुं.) - विचित्र प्रकार, बदल

अन्तेवासिक (पुं.) - शिष्य

पब्बजितसारूप्य - प्रव्रजिताला अनुरूप वागणूक

मनुस्सपथ (पुं.) - माणसांची वस्ती

लोणम्बिल (नपुं.) - खारट व आंबट

पटिसमित - व्यवस्थित केलेले

परिक्खार (पुं.) - परिष्कार, आवश्यक गोष्टी

समग्रगवास (पुं.) - मैत्रीपूर्ण सहवास

सुरानकखत्तं (नपुं.) - मादक पदार्थ उत्पव, सुरानक्षत्र

गरहि - मिन्दा करता झाला

ओवादि (ओ+वद् भू.का.तृ.पु.ए.व.) - उपदेश केला.

विसज्जी - भान हरवलेला

पटिसन्थार (पुं.) - आसन

कतिपाहच्यय (पुं.) - काही दिवस उलटल्यावर

अपातब्बयुत्तक (वि.) - न पिण्यासारखे, अपेय

अवथरित्वा (पूर्वकाळ त्वान्त अव्यय) - पसरून

पबुज्जित्वा (पूर्वकाळ त्वान्त अव्यय) - जागे होऊन

सुरामदमत्त (नपुं.) - दारूमुळे झिंगणे

विसज्जकरणि - भान नाहिसे करणारी मदिरा

अभ्यास *

१. खालील प्रश्नांची मराठीमध्ये उत्तरे लिहा.

- (१) बोधिसत्त्वाचे शिष्य गावात कशासाठी गेले ?
- (२) सुरापानानंतर शिष्यांची काय स्थिती झाली ?
- (३) शिष्यांचे गैरवर्तन कशामुळे झाले असे बोधिसत्त्वाला वाटले ?

२. कंसातील योग्य पर्याय निवडून पालि वाक्य तयार करा.

- (१) अहं इधेव _____ । (वसिस्साम, वसिस्सामि, वसिस्सथ)
- (२) _____ भिक्खं अदंसु । (मनुस्सो, मनुस्सा, मनुस्सानं)
- (३) आचरिय सुख _____ वसिम्ह । (मयं, अहं, तव)
- (४) ते राजगेहे येव _____ उद्याने वसन्ति । (उद्यानं, उद्याने, उद्यान)

३. खालील पालिशब्दांचे वाक्यात उपयोग करा.

नच्चिसु, पविसिंसु, अगमिंसु, सेवित्वा, निब्बत्ति, आगन्त्वा, उद्यान.

टिप्पणे

- मादक पदार्थाच्या सेवनाचे दुष्परिणाम होतात. व्यसनाधिन लोकांचा सहवास त्यागून सदूगुणी लोकांची संगत करावी.
- जाणते किंवा अजाणतेपेणे कोणतीही चूक करू नये, त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात.



द्वादसमो पाठो ।



बोधिरुक्खो अहं ताता ।



तथागत बुद्धाने जगाला मानवी स्वातंत्र्य, चातुर्वर्ण्य, जातिभेद व स्त्री-पुरुष असमानतेचे खंडन केले पाहिजे अशी शिकवण दिली आहे. समता, बुद्धिनिष्ठता, बंधुता, न्याय इत्यादी तत्त्वांचे प्रतिपादन करणाऱ्या सिद्धार्थ गौतमास ज्या वृक्षाखाली बुद्धत्व प्राप्त झाले अशा बोधगया येथील बोधिवृक्ष आपल्या जीवनाचे कथन सांगत असल्याचा भाग प्रस्तुत पाठात आलेला आहे. इतर वृक्ष गोड फळे देतात पण बोधिवृक्ष ज्ञानरूपी अमृतफळ देतो. ह्याच बोधिवृक्षाखाली ध्यानस्थ बसलेल्या सिद्धार्थ गौतमाला वृक्षदेवता समजून बरोबर आणलेली खीर देणाऱ्या सुजाताचा येथे उल्लेख आहे. श्रीलंका, चीन, जपान, ब्रह्मदेश, थायलंड इत्यादी राष्ट्रांतून बौद्धधर्माला मानणारे बोधिवृक्षाचे दर्शन घेण्यासाठी येतात.



किं पुच्छथ तुम्हे ? को त्वं' ति ? तेन हि सुणाथ, आवुसो, भासिस्सामि । अहं बोधिरुक्खो । किं वदथ ? 'को पनायं बोधिरुक्खो' ति ?

अहं सो बोधिरुक्खो यस्स हेद्वा गोतमेन संबोधि अधिगता । अत एव अहं बोधिरुक्खो ति जनेहि विदितो । अम्बरुक्खो अम्बफलानि देति, जम्बुरुक्खो जम्बुफलानि देति, जम्बीरंरुक्खो जम्बीरफलानि देति, अहं पन बोधिफलं दम्पि । जम्बुफलतो पि, अम्बफलतो पि बोधिफलं सादुतरं, बोधिफला महन्तं । सचे सिद्धत्थो गोतमस्स बोधि न अभविस्स सब्बे

जना चक्रखुमन्ता पि अन्धा अभविस्संसु । मंसचक्रखुतो पि जाणचक्रखुसेय्यो ।

केचि जना मं पुच्छन्ति 'कीव महळको तुवं ति ? 'सप्पुरिसा, अहं' ति महळको पाचिने अडूतेय्य वस्ससह-स्सायुको । मम जातकर्खेतं नाम गयानगर यं बुद्धगयेति वोहरन्ति । मम खन्धा वित्थटा, साखा दीघा, पण्णानि बहलानि । मम सन्दच्छायायं लळ्डो धम्मतत्तेहि सीतभावो । सिद्धत्थो गोतमेन मम छायायं येव निसीदित्वा सन्तं पदं अधिगतं । इदानि, पि सुदु सरामि तं दिवसं यदा सिद्धत्थो गोतमो बोधिसत्तोजाणत्थाय । मम हेद्वा चिरतरं निसिन्नो । सो हि सायण्ह - - समयो पुष्फानं वण्टतो मुञ्चनकालो । तस्मिं येव समये सुजाता नाम केचि दारिका तत्थ आगता । मम हेद्वा निसिन्नं गोतम दिस्वा 'रुक्खदेवता येव मनुस्सावण्णेन - ठिता ति सज्जाय ताय आनितो पायासो गोतमस्स दिन्नो । भन्ते सो पायासो गोतमेन । भो आवुसो, मया नाम बहूनि अच्छारियानि दिट्टानि । यस्मा अहं बोधिरुक्खो तस्मा दानि पि बहवो पुञ्जकामा पच्चहं मं वदन्ति पदक्रिखणं च करोन्ति । लंकारडूतो, मरम्मरडूतो पि चीनरडूपि अञ्जेहि पि रडूहि धम्मिका आगच्छान्ति मं वन्दितुं । केचि पन जना न आगन्तुं सक्कोन्ति । तेसं दस्सनाय अहं येव तत्थ तत्थ गच्छामि । तुम्हे सब्बे पि जानाथ पियदस्सि असोकं धम्मराजानं । तस्स धीताय सङ्घमित्ताय मम एका साखा सीहलदीपं नीता, अनुराधापुरे च रोपिता । एवं लळ्डा मया पतिद्वा लंकादीपम्हि

बोधिरुक्खो अहं ताता, अमतोचमंतददो ।

जाणरूपेण जीवामि, फालिफुल्लो च सब्बदा ॥

(स्वयंरचित)

सद्वार्थ (शब्दार्थ)

बोधिरुक्त (पु.) - बोधिवृक्ष
हेडा (अ.) - खाली
जम्बु (पुं.) - जांभुळ
चक्रघुमन्त (पुं.) - डोळे असणारा, पाहू शकणारा
मंसचक्खु (नपुं.) - चर्मचक्खू
जातकवेत्त (नपुं.) - जन्मनगरी, जन्मक्षेत्र
वन्दितुं (अ) - वंदन करण्यासाठी
मरम्म (वि.ना.) - ब्रह्मदेश
पतिष्ठा (स्त्री.) - आधार, पाया
अमतन्दद (पुं.) - ज्ञानमृत देणारा
बहल (वि.) - दाट, विपुल
सन्द (वि.) - घनदाट, निबिड
सीतभाव (पुं.) - गारवा
जाणत्थाय - ज्ञान क्वावे म्हणून
वण्ट (पुं.) - देठ
पायास (पुं.) - आटवलेल्या दुधाची एक विशिष्ट खीर

खन्थ (पुं.) - मोठी फांदी
साखा (स्त्री.) - लहान फांदी
पुञ्जकाम (पुं.) - पुण्याची कामना करणारा
पदक्षिणा (स्त्री.) - प्रदक्षिणा, फेरी, वर्तुळाकार फेरी, भ्रमण
जाणचक्खु (नपुं.) - ज्ञान हाच डोळा
लंका (स्त्री.) - सीलोन, श्रीलंका
धीता (स्त्री.) - कन्या
रोपिता (वि.स्त्री.) - रोवली
अमत (वि.) - अमृत
फालि (स्त्री.) - पर्णादि संभार
वित्थट (वि.) - पसरलेला
तत्त (वि.) - पोळलेला, भाजलेला
सुडु (क्रि.वि.) - चांगल्या प्रकारे
चिरतं (क्रि.वि.) - बराच वेळ
सज्जा (स्त्री.) - समजूत

अभ्यास *

१. खालील प्रश्नांची मराठीमध्ये उत्तरे लिहा.

- (१) सिद्वार्थ गौतमाने बुद्धत्व कोणत्या वृक्षाखाली प्राप्त केले ?
- (२) बोधिवृक्ष कुठे आहे ?
- (३) बोधिवृक्ष किती प्राचीन आहे ?

२. खालील प्रश्नांची पालिमध्ये उत्तरे लिहा.

- (१) को पन बोधिरुक्खो ?
- (२) बोधिरुक्खो किं फल देति ?
- (३) बोधिरुक्खो किव महळ्याको ?
- (४) गोतमस्स पायास को दिनो ?
- (५) बोधिरुक्खं वन्दितुं केन केन रद्दस्स जना भारतो आगच्छति ?
- (६) बोधिरुक्खस्स एको साखा सिहलद्विपे को निला ?

टिप्पणी

- बोधिगया येथील बोधिवृक्षाचे ऐतिहासिक, सांस्कृतिक, भौगोलिक तसेच पर्यावरणाचे महत्त्व स्पष्ट करा.
- निसर्गाच्या सानिध्यात सत्याचा शोध घेणे.




पज्जो विभागो - पठमो पाठो ।

उद्घान सुत्तं ।

पालितिपिटक साहित्यामध्ये १) सुत्तपिटक, २) विनयपिटक, ३) अभिधम्मपिटक या ग्रंथांचा समावेश होतो. सुत्तपिटकामध्ये शेवटचा निकाय खुदकनिकाय असून यामध्ये पंधरा ग्रंथांचा समावेश होतो. यापैकी पाचवा ग्रंथ 'सुत्तनिपात' असून त्यामधून हा पाठ घेतलेला आहे.

या पाठामध्ये उद्योगाचे सुपरिणाम व निरुद्योगाचे दुष्परिणाम वर्णिलेले असून उद्योगाच्या आश्रयाने दुःखाचा अंत कसा करावा याचे वर्णन यामध्ये प्राप्त होते. सामाजिक, सांस्कृतिक आणि नीतिमूल्य समजावून घेण्याच्या दृष्टीने 'उद्घान सुत्तं' हा पाठ अत्यंत महत्त्वाचा आहे.



उद्गुहथ निसीदथ, को अथो सुपितेन वो ।
आतुरानज्हि का निदा, सल्लविद्वान रूप्पतं ॥१॥

उद्गुहथ निसीदथ, दल्हं सिकखथ सन्त्तिया ।
मा वो पमत्ते विज्ञाय,
मच्युराजा अमोहयिथ वसानुगे ॥२॥

याय देवा मनुस्सा च, सिता तिद्वन्ति अत्थिका ।
तरथेतं विसत्तिकं, खणो वो मा उपच्चगा ।
खणातीता हि सोचन्ति, निरयम्हि समप्पिता ॥३॥

पमादो रजो पमादो, पमादानुपतितो रजो ।
अप्पमादेन विज्ञाय, अब्बहे सल्लमत्तनो ति ॥४॥

(संदर्भग्रंथ : सुत्तनिपातो - चूळवग्गो)

सद्वर्थ (शब्दार्थ)

उट्टान (नपुं.) - उत्थान, उभारणे

का (स्त्री.) - कोणती

सल्ल (पुं.) - तीर, बाण

मा - नको

उपच्चगा (क्रि.) - पार झाला, पुढे गेला

रज (पुं. नपुं.) - धुळ, धुलीकण

को (पुं.) - कोणता, कोण

निहा (स्त्री.) - निद्रा, झोप

दळहं (वि.) - दृढ निश्चय, ठाम

सिता (स्त्री.) - नांगरलेली ओळ

निरय (पुं.) - नरक

अप्पमाद (वि.) - जागरुकता

अभ्यास

१. खालील प्रश्नांची मराठीमध्ये उत्तरे लिहा.

- (१) उद्योगी व्यक्तीने काय करावयास पाहिजे ?
- (२) तृष्णेचे दुष्परिणाम वर्णन करा.
- (३) 'उट्टानसुतं' या पाठाचा सारांश लिहा.

टिप्पणी

- आळस, कंटाळा, झोप, गर्व, अहंकार, स्वार्थ यांमध्ये आपल्या मूल्यवान जीवनातील वेळ वाया घालू नये.
- जीवनात वेळेचा सदुपयोग करून चांगले कार्य करावे.




दुतियो पाठे ।

चन्दा थेरी ।



प्राचीनकालीन महिलांच्या स्वातंत्र्याचा दस्तावेज म्हणून संबोधलेल्या 'थेरीगाथा' ग्रंथातून प्रस्तुत कविता घेतली आहे. चन्दा थेरीचा जन्म एका अत्यंत दरिद्री कुळात झाला. तिचे लहानपण फारच दुक्खात गेले. जेव्हा ती तारुण्यात आली तेव्हा तिचे सर्व आप्संबंधी एका भयंकर रोगाने मृत्यू पावले. चन्दा निराधार झाल्याने भिक्षा मागून उपजीविका करीत होती. भिक्षा मागत मागत एकदा ती भिक्खूणी पटाचाराजवळ आली, तेव्हा भिक्खूणी पटाचाराचे भोजन संपलेले होते. परंतु भिक्खूणी पटाचाराने तिच्या भोजनाची व्यवस्था केली. तेव्हा चन्दा, भिक्खूणी पटाचारा, भिक्खूचे जीवन व आचरण पाहून प्रभावित झाली. त्यानंतर चन्दा, भिक्खूणी पटाचारासोबत राहू लागली. काही दिवसांनंतर चन्दा भिक्खूणी झाली. भिक्खूणी चन्दाने आपल्या पूर्वजीवनाचे वर्णन करताना खालील गाथा म्हटल्या आहेत.



दुगताहं पुरे आसिं, विधवा च अपुत्तिका ।

विना मित्तेहि जातिहि, भत्तचोळस्स नाधिगं ॥१॥

पतं दण्डं च गणित्वा, भिक्खमाना कुला कुलं ।

सीतुण्हेन, च डग्हन्ती, सत्त वस्सानि चारिहं ॥२॥

भिक्खुणि पुन दिस्वान, अन्नपानस्स लाभिनि ।

उपसङ्कम्प अवोच, पब्बजं अनगारियं ॥३॥

सा च मं अनुकम्पाय, पब्बाजेसि पटाचारा ।

ततो मं ओवदित्वान, परमत्थे नियोजयि ॥४॥

तस्साहं वचनं सुत्वा, अकासिं अनुसासनि ।

अमोघो अव्या ओवादो, तेविजाम्हि अनासवा' ति ॥५॥

(थेरीगाथा)

सद्गत (शब्दार्थ)

दुगताहं (दुगतं+अहं) - माझी दुरवस्था
दुगति (स्री.) - दुर्गती
अपुत्तिक - पुत्रहीन, निपुत्रिक
उपसङ्ख्यम् - जवळ जाणे
अवोच - म्हणाले
पब्बज्ञा - प्रक्रज्ञा
अनगारिय - बेघर
अनुकम्पा - अनुकंपा, दया करणे
ततो (अ.) - तेथून
ओवादित्वान (अ.) - उपदेश ऐकून
नियोजयि - प्रेरित केले
तस्साहं (तस्स+अहं) - मी त्याचा
सुत्वा (त्वान्त अ.) - ऐकून
अकासि - पूर्ण केले
अमोघ (वि.) - प्रयोजनपूर्वक, प्रयोजनयुक्त
अव्याओवाद (अव्या+ओवाद) - श्रेष्ठ स्त्रीचा उपदेश
अव्या (स्री.) - महान स्त्री, श्रेष्ठ स्त्री
अन्पान - जेवणपाणी
लाभ - प्राप्त होणे

पुरे (क्रि.वि.) - पूर्वी, पूर्वतर
असिं (क्रि.) - (मी) होते
विना (अ.) - राहित
मित्र (पुं.) - मित्र
भत्त (नपुं.) - भात
चोळ (पुं.) - वस्त्र
नाधिगं - मला मिळत नक्हते
पत्त (नपुं.) - पात्र
दण्ड (पुं.) - काठी
गहित्वा (त्वान्त अ.) - हातात धरून
भिक्खुमान - भिक्षा मागणे
कुल (नपुं.) - कुटुंब
सीतुण्ह (सीत+उण्ह) - थंडी, ऊन
डऱ्ह (डऱ्हति) (क्रि.) - जाळणे
चारिहं (चारि+अहं) - मी फिरत होते
पुन (अ.) - नंतर, एकदिवस
दिस्वान - पाहून
तेविज्ञा - तीन विद्यायुक्त
अनावस (वि.) - चित्तमलराहित

अभ्यास *

१. खालील प्रश्नांची मराठीमध्ये उत्तरे लिहा.

- (१) भिक्खूणी होण्यापूर्वीच्या चन्दाथेरीच्या जीवनाचे वर्णन करा.
- (२) चन्दाला कोणी भोजन दिले ?
- (३) चन्दाने पटाचाराला कोणती विनंती केली ?
- (४) चन्दाने भिक्खूणी झाल्यानंतर काय केले ?

२. संधी विग्रह करा.

दुगताहं, सीतुण्हेन, चारिहं, तस्साहं

टिप्पणे

- धर्मविचाराने स्त्रियांना आधार देऊन कल्याणकारी ज्ञानप्राप्तीचा मार्ग मोकळा केला.
- बुद्धकालीन भिक्खूणींचे स्वकथन वाचावे.



ततियो पाठो ।

हिरि सुत्तं ।

या पाठात मित्राची ओळख कशी करावी याविषयीचे वर्णन तथागतांनी केले आहे. या पाठातून ‘मित्रता कशी असावी’ याविषयीचे उद्दिष्ट साध्य होते.

हिरि तरन्तं विजिगुच्छमानं, तवाहमस्मि इति भासमानं ।

सखानि कम्मानि अनादियन्तं नेसो ममन्ति इति नं विजञ्जा ॥१॥

अनन्वयं पियं वाचं, यो मित्तेसु पकुब्बति ।

अकरोन्तं भासमानं, परिजानन्ति पण्डिता ॥२॥

न सो मित्तो यो सदा अप्पमत्तो, भेदासंकी रंधमेवानुपस्थी ।

यस्मिं च सेति उरसी व पुत्तो, स वे मित्तो यो परेहि अभेज्जो ॥३॥

पामुज्जकरणं ठानं, पसंसावहनं सुखं ।

फलानिसंसो भावेति, वहन्तो पोरिसं धुरं ॥४॥

पविवेकरसं पित्वा, रस उपसमस्स च ।

निद्वरो होति निष्पापो, धम्मपीतिरसं पिबन्ति ॥५॥

(हिरिसुत्तं - २-३ सुत्तनिपात खुद्दकनिकायो)

सद्व्याख्या (शब्दार्थ)

हिरि - लाज

विजिगुच्छमानं - विजयी होणे

इति - खरोखर

अनादियन्त - तिरस्कार करणे

ममन्ति - माझा

पकुब्बति - करणे

भेदासंकी - फुट टाकणारा, भेदी

अप्पमत्तो - अल्प मताचा

चसेति - चेष्टा करणे

अभेज्जो - न डळमळणारा, दृढ निश्चयी

पसंसावहनं - प्रसन्नचित्त

भावेति - कामना करणे

तरन्तं - करणारा

सखाहमस्मि - मित्रता

भासमानं - बोलणारा

नेसो - बसून राहणारा

अनन्वय - परिपूर्ण

अकरोन्त - अपमान करणे

रंधमेवानुपस्थी - सूक्ष्म दोष जाणणारा

यस्मि - जो कोणी

परेहि - दुसऱ्याचे

पामुज्जकरणं - कर्तव्यनिष्ठ

फलानिसंसो - फळप्राप्ती

वहन्तो - कार्यरत राहणे

पोरिसं - पौरुषत्व

पविवेकरसं - एकान्त, शान्त

उपसमस्य - समाधानी

निष्पापे - निर्दोष

भासमानं - बोलणारा

धुरं - जबाबदार

पित्वा - पिणे

निहोरो - निःदर, बिनधास्त

धम्मपीतिरसं - धम्माबाबतची अभिरुची

परिजानन्ति - जाणणारा

अभ्यास *

१. खालील प्रश्नांची मराठीमध्ये उत्तरे लिहा.

- (१) मित्राची ओळख कशी करावी ?
- (२) खरे मित्र कोण ?
- (३) कल्याणकारी मित्राची ओळख काय आहे ?

टिप्पणे

- मैत्री आणि खरा मित्र यांची ओळख करून घेणे.
- विचारपूर्वक मैत्री करावी.



चतुर्थो पाठे ।

राहुल सुतं ।




पालि तिपिटकात ‘सुतनिपात’ नावाचा प्राचीन गाथांचा एक संग्रह असून तो ‘सत्तपिटका’च्या ‘खुद्दकनिकाया’त समाविष्ट केला आहे. प्रस्तुत सुतामधून तथागत बुद्धांनी आयुष्मान राहुलला सांसारिक कामना व इच्छा-आकांक्षांना दूर सारून निब्बाण (निर्वाण) प्राप्त करण्याच्या हेतूने सतत उद्योगी आणि प्रयत्नशील राहण्याचा उपदेश केला आहे.

बुद्धः - “कच्चि अभिष्णसंवासा, नावजानासि पण्डितं ।
उक्काधारो मनुस्सानं, कच्चि अपचितो तया” ॥१॥

राहुलः - “नाहं अभिष्णसंवासा, अवजानामि पण्डितं ।
उक्काधारो मनुस्सानं, निचं अपचितो मया” ॥२॥

बुद्धः - “पञ्च कामगुणे हित्वा, पियरूपे मनोरमे ।
सद्वाय घरा निक्खम्म, दुक्खस्सन्तकरो भव ॥३॥
मित्ते भजस्यु कल्याणे, पन्तं च सयनासनं ।
विवितं अप्पनिघोसं, मत्तञ्जु होहि भोजने ॥४॥
चीवरे पिण्डपाते च, पच्यये सयनासने ।
एतेसु तण्हं माकासि, मा लोकं पुनरागमि ॥५॥
संवुतो पातिमोक्खस्मिं, इन्द्रियेसु च पञ्चसु ।
सति कायगता त्यथु, निब्बिदाबहुलो भव ॥६॥
निमित्तं परिवज्जेहि, सुभं रागूपसज्जितं ।
असुभाय चित्तं भावेहि, एकगं सुसमाहितं ॥७॥
अनिमित्तं च भावेहि, मानानुसयमुञ्जह ।
ततो मानाभिसमया, उपसन्तो चरिससती” ति ॥८॥

(संदर्भग्रंथ - सुतनिपातो - चूळवग्गे)



सद्वत्थ (शब्दार्थ)

उक्क (स्त्री.) - मशाल, उल्का, प्रदीप

निक्खम्म (पू.क्रि.) - गृहत्याग करून, घरातून निघून जाऊन,
घर सोडून

मत्तञ्जु (वि.) - मात्रज्ञ, प्रमाण कळालेला, मात्रा जाणणारा

पञ्चकामगुण (पुं.) - पाच इन्द्रियसुखे

अन्तकर (वि.) - शेवट करणारा

विवत्त (वि.) - एकटा, एकांतात

पञ्चय (पुं.) - हेतू, कारण, उद्देश

मा - (अ.) - नको, नाही

परिवज्जेहि (आ.दु.ए.व) - त्याग कर, दूर ठेव

चरिससमि (चरति, क्रि.) - विचरण करशील

मा लोकं पुनरागमि - पुन्हा या जगात येऊ नकोस

अनिमित्तं - निष्काण, निर्वाण

अभ्यास *

१. खालील प्रश्नांची मराठीमध्ये उत्तरे लिहा.

(१) तथागत बुद्धाने राहुलला कोणता प्रश्न विचारला ?

(२) तथागत बुद्धाने राहुलला कोणता उपदेश केला ?

टिप्पणे

- मनाची एकाग्रता, इंद्रियांवर नियंत्रण कसे करावे.
- वयवृद्धत्वापेक्षा ज्ञानवृद्धत्व मोठे आहे. यासाठी सतत प्रयत्नशील राहणे.



पञ्चमो पाठो ।



सुखवग्गो ।



‘धम्मपद’ हा ‘सुत्तपिटक-खुद्धकनिकाया’तील दुसरा ग्रंथ आहे. सर्वात लोकप्रिय आणि महत्त्वाचा ग्रंथ म्हणून ‘धम्मपद’ जगप्रसिद्ध आहे. २६ वग्गांमध्ये विभागलेला व ४२३ गाथा असणाऱ्या धम्मपदामध्ये सोप्या भाषेत बुद्धांची शिकवण सांगितली आहे. वेगवेगळ्या विषयांनुसार असणाऱ्या ह्या गाथा खूपच अनुभव देणाऱ्या व रोजच्या जीवनाशी निगडित आहेत.

प्रस्तुत पद्यपाठात सुख कशाला म्हणावे, दुक्खातून बाहेर कसे पडावे व सुखाने कसे जगावे हे सांगितले आहे.

सुसुखं वत जीवाम, वेरिनेसु अवेरिनो ।
वेरिनेसु मनुस्सेसु, विहराम अवेरिनो ॥१॥

सुसुखं वत जीवाम, आतुरेसु अनातुरा ।
आतुरेसु मनुस्सेसु, विहराम अनातुरा ॥२॥

सुसुखं वत जीवाम, उसुकेसु अनुसुका ।
उसुकेसु मनस्सेसु, विहराम, अनुसुका ॥३॥

सुसुखं वत जीवाम, येसं नो नत्थि किञ्चनं ।
पीतीभक्खा भविस्साम, देवा आभस्सरा यथा ॥४॥

जयं वेरं पसवति, दुक्खं सेति पराजितो ।
उपसन्तो सुखं सेति, हित्वा जयपराजयं ॥५॥

नत्थि रागसमो अग्नि, नत्थि दोससमो कलि ।
नत्थि खन्धसमा दुक्खा, नत्थि सन्तिपरं सुखं ॥६॥

जिधच्छा परमा रोगा, सङ्घार परमा दुखा ।
एतं जत्वा यथाभूतं, निब्बानं परमं सुखं ॥७॥

आरोग्यपरमा लाभा, सन्तुष्टिपरमं धनं ।
विस्सासपरमा जाति, निब्बान परमं सुखं ॥८॥

पविवेकरसं पित्वा, रसं उपसमस्स च ।
निद्रो होति निष्पापो, धम्मपीतिरसं पिवं ॥९॥

साहु दस्सनमरियानं, सन्निवासो सदा सुखो ।
अदस्सनेन बालानं, निच्चमेव सुखी सिया ॥१०॥

बालसङ्गातचारी हि, दिघमद्वान सोचति ।
दुक्खो बालेहि संवासो, अमित्तेनेव सब्बदा ॥
धीरो च सुखसंवासो, जातीनं व समागमो ॥११॥
तस्मा हि - धीरं ज्ञ पञ्च ज्ञ बहुस्मुतज्ञ, धीरज्ञहसीलं वतवन्तमरियं ।
तं तादिसं सप्तुरिसं सुमेधं, भजेथ नक्खत्पथं व चन्दिमा ॥१२॥

(संदर्भग्रंथ - धर्मपद, सुखवग्गे)

सद्गत्थ (शब्दार्थ)

वत (अ.) - निश्चयाने

नत्यकिञ्चनं (वि.) - ज्याच्या जवळ काही नाही

देवा आभस्सरा (वि.) - सत्पुरुषांसारखे प्रकाशमान

कलि (पुं.) - पाप, दुर्भाग्य

यथाभुतं (वि.) - यथार्थ, जसे आहे तसे

निद्यरो (वि.) - निर्भय

अमित्त (नपुं.) - शत्रू

धोरज्ञहसीलं (वि.) - शीलवान, शीलाची धुरा वाहणारा

भज (क्रि.) - अनुसरतो

आतुर (वि.) - रोगी, रुग्ण

पीतिभक्खा (वि.) - प्रसन्नता हाच आहार

उपसन्तो (पुं.) - शांत; ज्याने आपला लोभ, दोष, अज्ञान दूर केले आहे असा

आति (स्त्री.) - नातेवाईक

सङ्गतचारी (वि.) - शत्रू

बहुस्मुत (वि.) - बहुश्रुत, खूप धर्म ऐकलेला

वतवन्तु (वि.) - व्रताचे पालन करणारा

अभ्यास

१. खालील प्रश्नांची मराठीमध्ये उत्तरे लिहा.

- (१) पाठाच्या आधारे सुख म्हणजे काय - स्पष्ट करा.
- (२) निर्वाणाला सर्वांत मोठे सुख का म्हटले आहे ?
- (३) जयपराजयाचा विचार सोडलेली व्यक्ती कशी असते ?

टिप्पणी

- खरे सुख व खरे दुःख कोणते आहे, ते समजावून सांगणे.
- सुखाचा व दुःखाचा परिचय करून सत्पुरुष बनावे.



छट्ठो पाठे ।



एवं रम्मो हि अस्समो ।



खालील निसर्ग-वर्णनपर गाथा वेस्सन्तर-जातकातून (जातक क्र. ५४७) काही आवश्यक ते फेरफार करून घेण्यात आल्या आहेत. गन्धमादन पर्वत म्हणजे अनोतत (शीतल) सरोवराभोवती असणाऱ्या सात पर्वतरांगांपैकी एक सृष्टिसौदयने नटलेली पर्वतांची रांग. तेथील पुष्पसुरांधाने सर्वांना आनंद होतो म्हणून त्यास 'गन्धमादन' हे नाव पडले. 'गन्धेन मदकरो पब्बतो'! तेथील मेघसमान वाटणाऱ्या निळसर वनराई, आंबा, कवठ, फणस, जांभुळ, बेहडा इत्यादी विविध वृक्ष, कोकिळांचे मधुर संगीत, खजुरांच्या माळांनी लगडलेली खजुराची झाडे, सरोवरातील विविध रंगांची कमळे ह्या सर्वांमुळे गन्धमादनाचा परिसर फारच बहारीचा झाला होता. ह्याच रम्य परिसरात दानवीर राजा वेस्सन्तर अरण्यवासात आपल्या कुटुंबासोबत राहत होता.

एस सो विस्मुतो कन्तो पब्बतो गन्धमादनो ।

यथ आपो च रुक्खा च सकुणा च मनोरमा ॥

एते नीला पतिद्वन्ति, नाना फलधरा दुमा ।

उगता अब्भकूटा' व नीला अज्जनपब्बता ॥

अम्बा कपित्था पनसा साला जम्बु विभीतका ।


सम्पवेधन्ति वातेन सकिं पीता व माणवा ॥

अक्षयन्तेव गच्छन्तं, साखापत्तसमीरिता ।

रमयन्ते ' व आगन्तं, मोदयन्ति निवासिनं ॥

दुमानं पन साखासु गन्धब्बं पि सुणाथ तं ।

कूजन्ति कोकिला तथ सम्पतन्ति दुमा दुमं ॥



अञ्जेत्थं पुण्यिता अम्ब, अञ्जे तिद्वन्ति दोविला ।

अञ्जे आमा च पक्का च भिन्नवण्णा तदभयं ॥

परिभोगेहि रुक्खेहि वनं तं रतिवड्ढनं ।

देवानमिव आवासो सोभति नन्दनूपमं ॥

माला' व गन्धिता ढन्ति खजुरीनं ब्रह्मवने ।

नभं ताराचितं येव वनं तं पटिभाति मे ।

नानावण्णेहि फुल्लेहि पुष्पेहि रुचिरं बहु ॥

तथे' व पुन पोक्खरणी, भूमिभागे मनोरमे ।

पदुमुप्पलसञ्छन्ना, देवानमिव नन्दने ॥

तीणि उप्पलजातानि तस्मिं सरसि पस्सथ ।

नीलानेकानि सेतानि अथो लोहितकानि च ॥

अथेत्थं वाता वायन्ति दक्खिणा अथ पच्छिमा ।

पदुमानं च रेणूहि ओकिणो होति अस्समो ॥

अथेत्थं सकुणा सन्ति, नानावण्णा मनोहरा ।

मोदन्ति सह भरियाहि, अञ्जमञ्जं पकूजिनो ।

दहरा चेव वुड्हा च रुक्खा तत्थ सुपुण्यिता ।

अस्समं उभतो ठन्ति, अग्यागारं समन्ततो ॥

यानि कानि च पुण्फानि वण्णवन्तानि नन्दने ।

सब्बानि तत्थ विज्ञन्ति, एवं रम्मो हि अस्समो ॥

(वेसन्तर जातक - आवश्यक फेरफार कस्त)

सद्यथ (शब्दार्थ)

विस्सुत (वि.) - प्रसिद्ध

कन्त (वि.) - सुंदर

उग्गत (वि.) - वर आलेला

अञ्जनपब्बत (पुं.) - काजळाचा डोंगर

टुम (पुं.) - झाड

अञ्जकूट (पुं.) - ढगाची कड, ढगाचे निमुळते टोक

साल (पुं.) - साल

सं+प+वेध (**सम्पवेधाति**) - हेलकावे खाणे, डोलणे

पीत (वि.) - प्यालेला

प+ठा (**पतिद्वति**) - उभे राहणे

पब्बत (पुं.) - डोंगरांची रांग

आपो (स्त्री.) - पाणी

सकुण (पुं.) - पक्षी

कपित्थ (पुं.) - कवठ

पनस (पुं.) - फणस

विभीतक (पुं.) - बेहडा

सकिं (वि.) - पहिल्याप्रथम, एकवार

व्हे (**व्हेति-व्हयति**) - हाक मारणे

अव्यक्त (वि.) - हाक मारणारा (आ+व्हे धातृपासून)
साखापत्तसमीरित (वि.) - ज्याच्या शाखा व पाने जोराने
हलविली जात आहे असा
गन्धब्ब (नपुं.) - गायन, गाण्याचा आवाज
पुणित (वि.) - मोहोर आलेला, फुललेला
पक्क (वि.) - पिकलेला, पूर्ण वाढ झालेला
परिभोग (वि.) - उपभोगक्षम, उपयुक्त
ब्रहा (वि.) - मोठी
पटि+भा-(पटिभाति) - वाटणे, सुचणे
पदुम (नपुं.) - रक्तकमळ
सज्जन (वि.) - झाकून गेलेला
ओकिण्ण (वि.) - भरलेला
अग्यागार (नपुं.) - आग्निशाळा
खज्जुरी (स्त्री.) - खजुरी

गच्छन्त (वि.) - जाणारा, वाटसरू, पांथर्स्थ
रमयन्त (वि.) - आनंदित करणारा
आ+गन्तु (पुं.) - येणारा, जवळ येणारा
सं+पत-संपतति - उडणे, संचार करणे
दोविल (वि.) - नुकतीच पालवी फुटलेला
भिन्नवण्ण (पुं.) - वेगळ्या रंगाचा
रति (स्त्री.) - आनंद
ताराचित (वि.) - तारकांनी गजबललेले, भरलेले
पोक्खरणी (स्त्री.) - कमळाचे तळे
उप्पल (नपुं.) - नीलकमळ
वा (वायति) - वाहणे
पकूजी (वि.) - साद घालणारा
गन्थित (वि.) - गाठवलेला, गुंफलेला

अभ्यास *

१. खालील प्रश्नांची मराठीमध्ये उत्तरे लिहा.

- (१) वेस्सन्तराचे निवासस्थान कुठे होते ?
- (२) गंधमादन पर्वत कसा दिसत होता ?
- (३) गंधमादन पर्वतावर असलेल्या फुलांची व फळांची नावे लिहा.

टिप्पणे

- निसर्गसौंदर्याची ओळख करून देणे.
- परिसरातील निसर्गसौंदर्याचे निरीक्षण करून त्याचे वर्णन करावे.



सत्तमो पाठे ।

अञ्जासिकोण्डञ्ज थेरो ।



‘थेरगाथा’ हा खुद्दनिकायाचा आठवा ग्रंथ आहे. या ग्रंथात २६४ थेरांच्या (म्ह. भिक्खुच्या) गाथा संकलित केल्या आहेत. हा ग्रंथ स्वकथनात्मक स्वरूपाचा असून प्रामुख्याने भिक्खू होण्यापूर्वीच्या जीवनाची माहिती यात वर्णन केली आहे. तसेच भिक्खू झाल्यावर त्यांच्या जीवनात तथागत बुद्धाच्या उपदेशाने त्यांना उच्च प्रतीचा आनंद कसा प्राप्त झाला याचेही वर्णन या ग्रंथातून दिसून येते. त्या शिवाय भिक्खुंनी तथागत बुद्धाच्या वेगवेगळ्या शिकवणीवर आणि तत्त्वज्ञानावर भाष्य केल्याचे पाहावयास मिळते.

प्रस्तुत गाथा ह्या तत्त्वज्ञानात्मक स्वरूपाच्या असून यामध्ये तथागत बुद्धाच्या शिष्यांमध्ये वयाने सर्वात मोठे आणि सर्वात प्रथम अर्हत झालेल्या अञ्जासिकोण्डञ्ज थेराने कामासक्त लोकांना उपदेश करताना गायिलेल्या गाथा आहेत. अनिच्च, दुक्ख व अनन्त हे तथागत बुद्धाच्या महान शिकवणीतील तत्त्वज्ञान थेराने सहजगत्या व्यक्त करीत मानवाच्या दुक्ख-मुक्तीचा मार्ग सांगितला आहे.

एस भिष्यो पसीदामि, सुत्वा धर्मं महारसं ।
विरागो देसितो धर्मो, अनुपादाय सब्बसो ॥१॥

बहूनि लोके चित्रानि, अस्मिं पठविमण्डले ।
मथेन्ति मज्जे सङ्कल्पं, सुभं रागूपसंहितं ॥२॥

रजमुहतं च वातेन, यथा मोघोपसम्ये ।
एवं सम्मन्ति सङ्कल्पा, यदा पञ्जाय पस्सति ॥३॥

सब्बे सङ्घारा अनिच्चा ति, यदा पञ्जाय पस्सति ।
अथ निब्बिन्दति दुक्खे, एस मग्गो विसुद्धिया ॥४॥

सब्बे सङ्घरा दुक्खा ति, यदा पञ्जाय पस्सति ।
अथ निब्बिन्दति दुक्खे, एस मग्गो विसुद्धिया ॥५॥

सब्बे धर्मा अनन्ता ति, यदा पञ्जाय पस्सति ।
अथ निब्बिन्दति दुक्खे, एस मग्गो विसुद्धिया ॥६॥

बुद्धानुबुद्धो यो थेरो, कोण्डञ्जो तिब्बनिक्कमो ।
पहीनजातिमरणो, ब्रह्मचरियस्स केवली ॥७॥

ओघपासो दळ्हाखिलो, पब्बतो दुष्पदालयो ।
छेत्वा खिलं च पासं च, सेलं भेत्वान दुष्प्रिमदं ॥

तिण्णो पारङ्गतो झायी, मुत्तो सो मारबन्धना ॥८॥

उद्धतो चपलो भिक्खु, मित्ते आगम्म पापके ।
संसीदति महोघस्मिं, ऊमिया पटिकुजितो ॥९॥

अनुद्धतो अचपलो, निपको संवुतिन्द्रियो ।
कल्याणमित्तो मेधावी दुक्खस्सन्तकरो सिया ॥१०॥

कालपब्बद्धसङ्घासो, किसो धमनिसन्थतो ।
 मत्तज्ज्व अन्नपानस्मिं अदीनमनसो नरो ॥११॥
 फुट्टो डंसेहि मकसेहि, अरज्जस्मिं ब्रहावने ।
 नागो सङ्घामसीसे व, सतो सत्राधिवासये ॥१२॥
 नाभिनन्दामि मरणं, नाभिनन्दामि जीवितं ।
 कालञ्च पटिकङ्गामि, निब्बिसं भतको यथा । ॥१३॥
 नाभिनन्दामि मरणं, नाभिनन्दामि जीवितं ।
 कालञ्च पटिकङ्गामि, सम्पजानो पतिस्सतो ॥१४॥
 परिचिण्णो मया सत्था, कतं बुद्धस्प सासनं ।
 आहितो गरुको भारो, भवनेति समूहता ॥१५॥
 यस्स चत्थाय पब्बजितो, अगारस्मानगारियं ।
 सो मे अत्थो अनुप्पत्तो, किं मे सङ्घविहारिना' ति ॥१६॥

(थेरगाथा - नालंदा प्रकाशन)

सद्धथ (शब्दार्थ)

भिज्जो (अ.) - अत्याधिक, अतिशय
विरागो -विराग (पुं.) - अनासक्त, वैराग्ययुक्त
सब्बसो (क्रि.वि.) - सर्व तळेने
मथन्ति (मथति, क्रि.) - घुसल्लतात
महोघस्मिं (महोघ पुं.) - महापुरात
निपको (वि.) - दक्ष
धमनिसन्थतो - संपूर्ण शरीर धमन्या-नसांनी मढलेला
भत्तको (भतक, पुं.) - नोकर
परिचिण्णो (परिचिण्ण, कृ.) - सेवा केलेला

पसीदामि (पसीदति) (क्रि.) - मी प्रसन्न आहे
देसितो (देसित कृ.) - उपदेशित, उपदेश केलेला
पठविमण्डले - (स्त्री.) - पृथ्वीतलावर
पहिनजाति - जन्म-मृत्यु क्षीण झाला
उम्मिया (उम्मि, स्त्री.) - लाटा
किसो (किस, वि.) - कृश, अशक्त, दुर्बल
निब्बिस (वि.) - स्वतंत्र, मुक्त झालेला
सम्पजानो (सम्पजान, वि.) - जागृतीपूर्वक
गरुको (गरुक, वि.) - भारी

अभ्यास

१. खालील प्रश्नांची मराठीमध्ये उत्तरे लिहा.

- (१) अज्जाकोण्डज्जो थेराने लोकांना कोणता उपदेश केला ?
- (२) मार्गभ्रष्ट भिक्खूना थेराने कसा उपदेश केला ?
- (३) ज्ञानप्राप्ती प्रकट करताना थेर स्वतःबदल काय म्हणतात ?

टिप्पणे

- अनिच्छ, दुर्क्ष, अनन्त ह्या संकल्पना स्पष्ट करा.
- बंधन म्हणजे काय? बंधनातून मुक्त कसे व्हावे?



थूलवाचनं - पठमो पाठो ।

इस्सत्त सुत्तं ।

सावत्थिनिदानं । एकमन्तं निसिन्नो खो राजा पसेनदि कोसलो भगवन्तं एतदवोच – “कथं नु खो, भन्ते, दानं दातब्बं” ति ?

“यथं खो, महाराज, चित्तं पसीदती” ति ।

“कथं पन, भन्ते, दिनं महप्फलं” ति ?

“अञ्जं खो एतं, महाराज, कथं दानं दातब्बं, अञ्जं पनेतं कथं दिनं महप्फलं ति । सीलवतो खो, महाराज, दिनं महप्फलं, नो तथा दुस्सीले । तेन हि, महाराज, तज्जेवेत्थ पटिपुच्छिस्साम । यथा ते खमेय्य तथा नं व्याकरेव्यासि । तं किं मञ्जसि, महाराज, इधं त्यस्स युद्धं पच्युपद्गुनं सङ्घामो समुपब्यूळ्हो । अथ आगच्छेय्य खत्तियकुमारो असिक्खितो अकतहत्थो अकतयोग्गो अकतूपासनो भीरू छम्भी उत्रासी पलायी । भरेव्यासि तं पुरिसं, अत्थो च ते तादिसेन पुरिसेना” ति ?

“नाहं, भन्ते, भरेहं तं पुरिसं, न च मे अत्थो तादिसेन पुरिसेना” ति ।

“अथ आगच्छेय्य ब्राह्मणकुमारो असिक्खितो अथ आगच्छेय्य वेस्सकुमारो असिक्खितो अथ आगच्छेय्य सहकुमारो असिक्खितो न च अत्थो तादिसेन पुरिसेना” ति ।

“तं किं मञ्जसि, महाराज, इधं त्यस्स युद्धं पच्युपद्गुतं सङ्घामो समुपब्यूळ्हो । अथ आगच्छेय्य खत्तियकुमारो सुसिक्खितो कतहत्थो कतयोग्गो कतूपासनो अभीरू अच्छम्भी अनुत्रासी अपलायी । भरेव्यासि तं पुरिसं, अत्थो च ते तादिसेन पुरिसेना” ति ?

भरेव्याहं, भन्ते, तं पुरिसं, अत्थो च मे तादिसेन पुरिसेना” ति ।

इदमवोच सत्था एतदहोसि –

“इस्सत्तं बलविरियं च, यस्मिं विज्जेथ माणवे ।

तं युद्धत्थो भरे राजा, नासूरं जातिपच्या ॥

“तथेव खन्तिसोरच्चं, धम्मा यस्मिं पतिद्विता ।

अरियवुतिं मेधाविं, हीनजच्चं पि पूजयो ।

“कारये अस्समे रम्मे, वासयेत्थ बहुस्सुते ।

पपञ्चविवने कयिरा, दुगे सङ्घमनानि च ॥

“अनं पानं खादनीयं, वत्थसेनासनानि च ।

ददेय्य उजुभूतेसु, विष्पसन्नेन चेतसा ॥

“यथा हि मेघो थनयं, विज्ञुमाली सतक्ककु ।

थलं निनं च पूरेति, अभिवस्सं वसुन्धरं ॥

‘तथेव सद्बो सुतवा, अभिसङ्ख्य भोजनं ।
वनिष्कके तप्यति, अन्नपानेन पण्डितो ॥

“आमोदमानो पकिरेति, देथ देथा ति भासति ।
तं हिस्सं गज्जितं होति, देवस्सेव पवस्सतो ।
सा पुञ्जधारा विपुला, दातारं अभिवस्सती” ति ॥

(संयुतनिकाये - आवश्यक ते बदल करून)

अभ्यास 

१. खालील प्रश्नाचे मराठीमध्ये उत्तर लिहा.

(१) ‘इस्सत्तसुत्त’ थोडक्यात स्पष्ट करा.



थूलवाचनं - दुतियो पाठो ।

वसल सुत्तं ।



कोधनो उपनाहि च, पापमक्खी च यो नरो ।
विपन्नदिटु मायावी, तं जज्ञा वसलो इति ॥१॥

एकजं वा द्विजं वा पि, योथ पाणं विहिसति ।
यस्स पाणे दया नस्थि, तं जज्ञा वसलो इति ॥२॥

यो हन्ति परिरून्धति, गामानि निगमानि च ।
निगगाहको समञ्जातो, तं जज्ञा वसलो इति ॥३॥

गामे वा यदि वा रज्जे, यं परेसं ममायितं ।
थेव्या अदिन्नमादेति, तं जज्ञा वसलो इति ॥४॥

यो हवे इणमादाय, चुज्जमानो पलायति ।
न हि ते इणमत्थी ति, तं जज्ञा वसलो इति ॥५॥

यो वे किञ्चिकखकम्यता, पन्थस्मिं वजन्तं जनं ।
हन्त्वा किञ्चिकखमादेति, तं जज्ञा वसलो इति ॥६॥

यो अत्तहेतु परहेतु, धनहेतु च यो नरो ।
सक्रिखपुद्गो मुसा ब्रूति, तं जज्ञा वसलो इति ॥७॥

यो जातीनं सखानं वा, दारेसु पटिदिस्मति ।
साहसा संपियेन वा, तं जज्ञा वसलो इति ॥८॥

यो मातरं वा पितरं वा, जिणणकं गतयोब्बनं ।
पहू सन्तो न भरति, तं जज्ञा वसलो इति ॥९॥

यो मातरं वा पितरं वा, भातरं भगिनि ससुं ।
हन्ति रोसेति वाचाय, तं जज्ञा वसलो इति ॥१०॥

यो अत्थं पुच्छितो सन्तो, अनत्थमनुसासति ।
पटिच्छन्नेन मन्त्रेति, तं जज्ञा वसलो इति ॥११॥

यो कत्वा पापकं कम्मं, मा मं जज्ञा ति इच्छति ।
यो पटिच्छन्नकम्मन्तो, तं जज्ञा वसलो इति ॥१२॥

यो वे परकुलं गन्त्वा, भुत्वानं सुचिभोजनं ।
आगतं नप्पटिपूजेति, तं जज्ञा वसलो इति ॥१३॥
न जच्चा वसलो होति, न जच्चा होति ब्राह्मणो ।
कम्मुना वसलो होति, कम्मुना होति ब्राह्मणो'ति ॥१४॥

(सुत्तनिपात-उरगवग - आवश्यक ते फेरफार करन)

अभ्यास *

१. खालील प्रश्नाचे मराठीमध्ये उत्तर लिहा.

(१) 'वसल सुत्त' स्पष्ट करा.

परिशिष्ट - १

टीपा -

- १) पब्ज्जा
- २) तिसरण
- ३) चीवर
- ४) अहंत
- ५) चारिं

निबंध -

- १) गामं ।
- २) कस्सको ।
- ३) पाठसाला ।
- ४) उद्यानं ।
- ५) रुक्खो ।
- ६) मम अज्ञापको ।

व्याकरण

समास

दोन अथवा दोहोेपेक्षा अधिक शब्दांना एकत्र केल्यावर तो शब्द लहान करण्याकरिता विभक्तीचा लोप करून जो एक शब्दसमूह केला जातो त्याला समास म्हणतात.

पालि भाषेत समास सहा आहेत —

- | | |
|---------------------------|-------------------------|
| (१) अव्ययिभाव = अव्ययीभाव | (२) तप्पुरिस = तत्पुरुष |
| (३) कम्मधारय = कर्मधारय | (४) बहुवीहि = बहुव्रीहि |
| (५) किरियत्थ = क्रियार्थ | (६) द्वन्द्व = द्वन्द्व |

तत्पुरुष समास - (अमादि) प्रथमा विभक्ति सोडून इतर विभक्तींमधील विभक्ती चिन्हांचा लोप होतो तेव्हा तत्पुरुष समास होतो.
उदाहरणार्थ —

विभक्ति	विग्रह	समास	अर्थ
दुतिया	गामं गतो	गामगतो	गावाला गेलेला
दुतिया	कुम्भं करोति	कुम्भकारो	कुंभार
ततिया	उरसा गच्छति	उरगो	साप
ततिया	पादेहि पिबति	पादपो	झाड
ततिया	पितुना सदिसो	पितुसदिसो	पित्याप्रमाणे
चतुर्थी	धर्मसं देयं	धर्मदेयं	धर्माला देण्यायोग्य
चतुर्थी	रजनाय दोणि	रजनदोणि	रंगविण्याचे भांडे
पञ्चमी	चोरेहि भयं	चोरभयं	चोरापासून भय
छट्टी	रुक्खस्स साखा	रुक्खसाखा	झाडाची फांदी
छट्टी	रङ्गो पुरिसो	राजपुरिसो	शिपाई
सत्तमी	वने चरति	वनचरो	वनात फिरणारा

बहुवीहि (अञ्जत्थ)

ज्या समासातील शब्द विशेषण होऊन तिसऱ्याच शब्दाचा संकेत प्रकट करतात तेव्हा त्यांना बहुवीहि समास म्हणतात.
उदाहरणार्थ —

विग्रह	समास	अर्थ	विग्रह	समास	अर्थ
बहूनि धनानि यस्स सो	बहुधनो	श्रीमंत	जितानि इंद्रियानि यस्स सो	जितिन्द्रियो	मुनी
लम्बा कण्णा यस्स सो	लम्बकण्णो	लांब कानाचा	वजिरं पाणिम्हि यस्स सो	वजिरपाणि	वज्रपाणी (इंद्र)
समानं उदरं यस्स सो	सोदरियो	(सक्खा) भाऊ	मना सेद्वा एतेसं इति	मनोसेद्वा	धर्म
उदकं पीयते अस्मिं इति	उदपानं	पाणवठा			

द्वन्द्व (चत्थ)

दोन अथवा जास्त शब्दांतील 'च' (आणि) चा लोप करून जो समास तयार होतो त्याला 'द्वन्द्व' समास म्हणतात. द्वन्द्व समास दोन प्रकारचे आहेत — १) समाहार, २) इतरेतर

- १) **समाहार :** दोन संज्ञा समासांत येऊन 'च' ने जोडल्यावर अर्थ प्रगट करतात आणि एका समाहाराचा (समूहाचा) बोध करतात, तेव्हा तो समाहार द्वन्द्व समास होतो. हा समास नपुंसकलिंगी असतो.

मुखं च नासिका च	मुखनासिकं	गीतं च वादितं च	गीतवादितं
युगं च नङ्गलं च	युगनङ्गलं	असि च चम्मं च	असिचम्मं
अहि च नकलं च	अहिनकुलं	डंसो च मकसो च	डंसमकसं
विज्ञा च चरणं च	विज्ञाचरणं	दासि च दासं च	दासिदासं
कण्हो च सुक्को च	कण्णसुकं		

- २) **इतरेतर :** जेव्हा समासातील दोन्ही पदे प्रधान असतात तेव्हा त्यांस इतरेतर द्वन्द्व समास म्हणतात.

चन्दिमा च सुरियो च	चन्दिमसुरिया	समणो च ब्राह्मणो च	समणब्राह्मणा
माता च पिता च	मातापिता	जाया च पति च	जयपती
पिता च पुत्रो च	पितापुत्रो		

- १) **समाहार-इतरेतर :** खालील समास समाहार आणि इतरेतर दोन्ही आहेत.

साकं च सालं च	साकसालं	गो च महिसं च	गोमहिसं
अजो च एळको च	अजेळकं	हिरञ्जं च सुवण्णं च	हिरञ्जसुवण्णं
सालि च यवकं च	सालियवकं	कासि च कोसलं च	कासिकोसलं

परिशिष्ट

कंसातील योग्य शब्दांचा उपयोग करून कथा पूर्ण करा.

- १) अतीते वाराणसियं ————— रजं कारन्ते हिमवन्तप्पदेसे बोधिसत्तो कपियोनियं ————— नागबलो थामसम्पन्नो महासरीरो सोभगगपत्तो हुत्वा गङ्गानिवत्तने अरञ्जातने ————— कपेति। तदा गङ्गाय एको सुंसुमारो वसि। अथस्स भरिया बोधिसत्तस्स सरीरं दिस्वा तस्स हृदयमंसे ————— उप्पादेत्वा सुंसुमार आह 'अहं सामि, एतस्स ————— हृदयमंसं खादितुकामा' ति।
(कपिराजस्स, वासं, दोळं, ब्रह्मदत्ते, निष्पत्तित्वा)

- २) अतीते ——— ब्रह्मदत्ते रज्जं कारेन्ते बोधिसत्तो हिमवन्तप्पदेसे रुक्खकोट्टक सकुणो हुत्वा ——— । अथेकस्म सीहस्स मंसं खादन्तस्स अट्ठि ——— लग्गि । गलो उद्धमायि, गोचरं गण्हितुं न सक्कोति, खरा ——— वतन्ति । अथ नं सो सकुणो गोचरपसुता दिस्वा साखाय ——— ‘किन्ते दुक्खं’ ति पुच्छि । सो तं अत्थ आचिक्षि । (वेदना, निलीनो, गले, वाराणसियं, निब्बति)
- ३) सोणा साविथ्यं ——— निब्बति । वयप्पता पतिकुलं गता । दस पुत्तधितरा लभित्वा ——— ति पञ्जायित्थ । सा ——— पब्बजिते पुत्त धीता घरावासे पतिद्वापेत्वा सब्बं ——— पुत्तानं विस्सजेत्वा अदासि । न किञ्चि ——— ठपेसि । (अत्तनो, धनं, बहुपुत्तिका, सामिके, कुलगेहे)
- ४) अजिण्ठा गुहायो ——— समीपे सन्ति । गुहायो पब्बतमज्जे सन्ति । सब्बे गुहायो ——— सन्ति । गुहाय काले ——— अत्थि । अजिण्ठा गुहाय मज्जे उत्तम ——— थुपं च चेतियं च सन्ति । तानि पस्सितुं ——— अजिण्ठा गच्छन्ति । (बुद्धसिप्पं, बहुजना, पाचीन, ओरंगाबाद, छब्बीसति)
- ५) अतीते एकस्मि ——— सिहो च व्याघो च द्वे सहायका होन्ति । एकिस्मा येव गुहाय ——— । तदा बोधिसत्तोपि तस्मिं येव पब्बतपादे वसति । अथेक दिवसं तेसं ——— सीतं निस्साय विवादो उदपादि । व्याघो ‘काले येव सीतं होती’ ति ———, सिहो ‘जुङ्हे येवा’ ति । ते उभोपि अत्तनो ——— छिन्दितुं असक्कोन्ता बोधिसत्तस्स सन्तिकं गता । (वसति, पब्बतपादे, सहायकानं, कड्ख, आह)

सर व्यञ्जना च वग्गिकरणं (स्वर-व्यञ्जनांचे वर्गीकरण)

सर (स्वर)

स्वरांचे तीन भागांमध्ये वर्गीकरण करण्यात येते. कच्चायन व्याकरणानुसार ते पुढील प्रमाणे आहेत. जसे - १) रस्स सर २) दीघ सर ३) मज्जिम सर

रस्स सर

अ, इ, उ

दीघ सर

आ, ई, ऊ

मज्जिम सर

ए, ओ

व्यञ्जना

पकारो	वग्गो	कठोर	मुदु	अनुनासिक
१) कण्ठ्य	-	क-वग्गो	क, ख	ळ
२) तालव्य	-	च-वग्गो	च, छ	ज, झ
३) मुद्धन्य	-	ट-वग्गो	ट, ठ	ण
४) दन्त्य	-	त-वग्गो	त, थ	द, ध
५) ओष्ठ्य	-	प-वग्गो	प, फ	ब, भ
६) अन्तः	-		य, र, ल, व, ळ	
७) उष्माक्षर	-		स	
८) प्राणध्वनी	-		ह	
९) निंगाहीत	-		अं	

वण्णमाला (वर्णमाला)

आपल्या मुखातून जे मूळ ध्वनी बाहेर पडतात त्यांना वण्ण (वर्ण) असे म्हणतात. पालि भाषेमध्ये कच्चायन व्याकरणानुसार एकूण ४१ तर मोगळायन व्याकरणानुसार एकूण ४३ वर्ण आहेत. ज्यामध्ये कच्चायन व मोगळायन व्याकरणानुसार अनुक्रमे ८ व १० स्वर असून ३३ व्यंजने आहेत. त्यांचे वर्गीकरण पुढील प्रमाणे आहे –

सर (स्वर)

कच्चायन व्याकरणानुसार आठ स्वर आहेत. जसे – अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ओ
तर मोगळायन व्याकरणानुसार दहा स्वर आहेत. जसे – अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, ओॅ

व्यञ्जना (व्यंजने)

१) कण्ठ्य	- क, ख, ग, घ, ड	२) तालव्य	- च, छ, ज, झ, झ
३) मुर्द्धन्य	- ट, ठ, ड, ढ, ण	४) दन्त्य	- त, थ, द, ध, न
५) ओष्ठ्य	- प, फ, ब, भ, म	६) अन्तःस्थ	- य, र, ल, व, ळ
७) उष्माक्षर	- स	८) प्राणध्वनी	- ह
९) निंगहीतं (अनुस्वार)	- अं		

सर परिवर्तन (स्वर परिवर्तन)

- १) मराठीतील/संस्कृतमधील ऋ, ऋ, लृ, ऐ, औ, अ: हे स्वर पालिभाषेत आढळत नाहीत. ‘ऋ’ बदल काही ठिकाणी ‘अ’ काही ठिकाणी ‘इ’ आणि काही ठिकाणी ‘उ’ होतो.

 - ऋ - अ = कृषि - कस्मि, घृत - घत, मृत - मत, शृंखला - संखला.
 - ऋ - इ = कृमि - किमी, ऋण - इण, श्रृंग - सिंग, तृण - तिणं.
 - ऋ - उ = ऋतु - उतु, ऋषभ - उसभ, मृदु - मुदु, मृषा - मुसा.

- २) लृ - मराठीत/संस्कृतमध्ये फार क्वचित्तच ठिकाणी आढळतो. पालि भाषेत त्याचा सर्वथा अभाव आहे.
- ३) ऐ - ए = तैल - तेल, ऐरावत - एरावत, शैल - सेल, वैशाख - वेसाख.

 - ऐ - इ = ऐश्वर्य - इस्सरिय, सैन्धव - सिन्धवी, वैभव - विभवो.

- ४) औ - ओ = औषध - ओसध, गौतम - गोतम, पौर - पोर, औदारिक - ओदारिक

 - औ - अ = सौम्य - सम्म
 - औ - आ = गौरव - गारव
 - औ - उ = मौत्तिकं - मुत्तिकं, औद्धत्व - उद्धत्व, औत्सुक्यं - उस्तुकं

व्यञ्जन परिवर्तन (व्यंजन परिवर्तन)

- १) पालिमध्ये ‘श’ आणि ‘ष’ उपयोगात आणला जात नाही. त्याएवजी ‘स’ चा उपयोग केला जातो.

 - श, ष - स = शोष - सेस, आकाश - आकास
 - श, ष - छ = शावक - छापक, षष्ठी = छट्ठु

- २) पालिभाषेत कोणतेही पद हलन्त (व्यंजनात) नसते. अशा अन्त्य व्यंजनाचा लोप केला जातो.

 - भगवा(न्) - भगवा, गुणवा(न्) - गुणवा, याव(त्) - याव, विद्यु(त्) - विज्ञु, पश्चा(त्) - पच्छा.

- ३) पालि भाषेत अन्त्य ‘म’ च्या स्थानी नेहमी अनुस्वार असतो.

 - चितम् - चितं, सत्यम् - सच्चं, तीर्थम् - तित्थं

- ४) पालिभाषेत विसर्गाचा (:) चा लोप झाला आहे. संस्कृतातील अकारान्त पदाच्या शेवटी जो विसर्ग असतो त्याच्या जाणी पालिमध्ये 'ओ' होतो. इतर ठिकाणी विसर्गाचा अभाव असतो.
- बुद्धः = बुद्धो, कः - को, एषः - एसो.
- ५) विसर्गाच्या पुढे जर स, ज्ञ, ष असेल तर विसर्गाच्या स्थानी 'स' होतो.
- दुःसह - दुस्सह, निःशोक - निस्सोक
- ६) पालिभाषेत 'रेफ (रफार)' चा अभाव आहे. ब्राह्मण - बाह्मण, ब्रह्म - बह्मा
- अ) सर्व ठिकाणी संयुक्त व्यंजनातील 'र'चा लोप होतो व उरलेला वर्ण द्वित्व पावतो.
- कर्ण - कण्ण, पर्ण - पण्ण, कर्म - कम्म, चक्र - चक्क, चर्म - चम्म, धर्म - धम्म, सर्व - सब्ब
- आ) संस्कृत/मराठी मधील शब्दाच्या आरंभी 'र'युक्त जोडाक्षर असल्यास पालित त्या 'र'चा लोप होतो. परंतु उरलेला वर्ण द्वित्व पावत नाही.
- ग्राम - गाम, प्रजा - पजा, ग्रंथ - गंथ, प्रिय - पिय, प्रकार - पकार, प्रपंच - पपंच.
- इ) 'र्य' बदल 'रिय' होतो व 'र्य' मागील दीर्घ स्वर न्हस्व होतो.
- भार्या - भरिया, सूर्य - सुरिय, आर्य - अरिय, कर्दर्य - कदरिय.
- ७) अ) दीर्घ स्वराच्या पुढे संयुक्त व्यंजन किंवा अनुस्वार आल्यास दीर्घ स्वर न्हस्व होतो.
- मार्दव - मद्विं, तीर्थ - तिथं, ईश्वर - इस्सर, पराक्रम - परक्कम, कुर्म - कुम्म
- शालम् - सालं, नदीम् - नदिं
- आ) न्हस्व स्वरातील अनुस्वाराचा लोप होऊन तो न्हस्व स्वर दीर्घ होतो व दीर्घ स्वरावर अनुस्वार आला असेल तर तो दीर्घ स्वर न्हस्व होतो.
- सिंह - सीह, विंशति - वीसति, संदंश - संडास, मांस - मंस, पांशु - पंसु
- ८) पदातील आदि 'क्ष' चा 'ख' होतो.
- क्षीरं - खीरं, क्षेम - खेम
- ९) पदातील मध्य 'क्ष'चा काही ठिकाणी 'क्ख' तर काही ठिकाणी 'च्छ' होतो.
- दक्षिण - दक्खिण, मोक्ष - मोक्ख, पक्ष - पच्छ, अक्षि - अच्छि, अक्खि
- १०) 'ड', 'ढ' चा अनुक्रमे 'ळ' किंवा 'ळ्ह' होतो.
- दाढिम - दाळिम, गुड - गुळ, षोडस - सोळस, क्रीडा - कीळा, तडाग - तळाक, आषाढ - आसाळह
- ११) जोडाक्षरात शेवटचे व्यंजन 'म', 'न', 'य' किंवा 'व' असेल तर त्याचा लोप होतो व उरलेल्याचे द्वित्व होते.
- युग्म - युग्म, नग्न - नग्न, सौम्य - सम्म, अध्वा - अद्वा.
- परंतु 'म', 'न', 'य', 'व' हे वर्ण 'ह' शी संयुक्त असतील तर त्याचा लोप होत नाही, पण 'म', 'न', 'य्', 'व' बदलते.
- सह्य - सळ्ह, वह्नि - वन्हि, परंतु 'ब्राह्मण' व 'ब्रह्म' या ऐवजी 'बाम्हण', 'बम्ह' होतात.
- १२) जोडाक्षरातील 'व' चा 'ब' होतो व त्याचे द्वित्व होते.
- सर्व - सब्ब, पर्वत - पब्बत

१३) जोडाक्षरांचे पालि शब्दातील इतर काही बदल पुढील प्रमाणे आहेत.

अ.क्र.	जोडाक्षर	शब्दारंभी	शब्दामध्ये
१)	त्य, भ्य, द्य, ध्य	च, छ, ज, झ त्याग - चाग युति - जुति ध्यान - झान	च्य, छ्य, ज्य, झ्य नृत्य - नच्य मद्य - मज्जा तत्थ - तच्छ
२)	स्त, स्थ, ष्ठ	थ, ट, ठ, द्व सुति - थुति स्थान - ठान	गृहस्थ - गहद्व काष्ठ - कट्डु
३)	श्व, प्स, त्स	—	च्छ आश्वर्य - अच्छरिय अप्सरा - अच्छरा वत्स - वच्छ
४)	ष्क, स्क, क्ष	ख स्कन्ध - खन्ध शान्ति - खन्ति	कव्ख भिक्षु - भिक्खु शुष्क - सुक्खव
५)	क्ष	छ क्षुब्ध - छुब्ध	च्छ इक्षु - उच्छु
६)	स्प, ष्प	फ स्पदन - फंदन	प्फ पुष्प - पुफ्फ
७)	न्य, ण्य, झ्न	ञ न्याय - ज्ञाय	ञ्ज कन्या - कञ्जा प्रज्ञा - पञ्जा अरण्य - अरञ्ज
८)	ण्ण	—	णह उण्ण - उण्ह

धातुरूपाविषयी माहिती

- क्रियावाचक शब्दाला 'धातू' म्हणतात. पालिभाषेत हे धातू १) परस्मैपद (परस्मैपद) व २) अत्तनोपद (आत्मनेपद) असे दोन पद प्रकारात विभागले गेले आहेत. मूळ धातूला परस्मैपदाचे प्रत्यय लावून क्रियापद बनवता येते. मात्र संस्कृतातील अनेक आत्मनेपदी धातू पालिभाषेत परस्मैपदी मानून चालवले जातात. एकंदरीत पालिभाषेत आत्मनेपदी क्रियापदांची रूपे कमी आहेत.
- प्रामुख्याने पालिमध्ये परस्मैपदाचा उपयोग करण्यात येतो. आत्मनेपद कर्मणि प्रयोग व कवितेत उपयोगात येते.
- पालिभाषेत द्विवचन नसल्याने क्रियापद एकवचनी किंवा अनेकवचनी असते.

४) पालि व्याकरणात अनुक्रमे तीन पुरुष आहेत. पालि व मराठी व्याकरणातील पुरुषांमध्ये खालीलप्रमाणे क्रम आहेत-

पालि	मराठी
उत्तम पुरिस	प्रथम पुरुष
मज्जिम पुरिस	द्वितीय पुरुष
पठम पुरिस	तृतीय पुरुष

५) काळ व अर्थवाचक काही पालि संज्ञा पुढील प्रमाणे –

पालि	मराठी
१) पच्चुपन्न कालो	वर्तमानकाळ
२) हीय्यत्तनी /अतीत कालो	भूतकाळ
३) भविस्सन्ती /अनागत कालो	भविष्यकाळ

पच्चुपन्न कालो (वर्तमानकाळ)

वर्तमानकाळी परस्मैपदी प्रत्यय पुढील प्रमाणे

पुरिस	एकवचन	अनेकवचन	'पच' - शिजविणे			'अस' - असणे		
			पुरिस	एकवचन	अनेकवचन	पुरिस	एकवचन	अनेकवचन
उत्तमपुरिस	मि	म	उत्तमपुरिस	पचामि	पचाम	उत्तमपुरिस	अतिथि	सन्ति
मज्जिमपुरिस	सि	थ	मज्जिमपुरिस	पचसि	पचथ	मज्जिमपुरिस	अस्सि	अत्य
पठमपुरिस	ति	अन्ति	पठमपुरिस	पचति	पचन्ति	पठमपुरिस	अस्मि, अम्हि	अस्म, अम्ह

(खाद, नम, गच्छ, वस, कस इत्यादी धातू 'पच' प्रमाणे चालतात.)

हीय्यत्तनी (भूतकाळ)

भूतकाळी परस्मैपदी प्रत्यय पुढीलप्रमाणे चालतात –

पुरिस	एकवचन	अनेकवचन	'खाद' - खाणे		
			पुरिस	एकवचन	अनेकवचन
उत्तमपुरिस	इं	इम्ह	उत्तमपुरिस	खादिं	खादिम्ह
मज्जिमपुरिस	इ	इत्य	मज्जिमपुरिस	खादि	खादित्य
पठमपुरिस	इ	इंसु, ऊं	पठमपुरिस	खादि	खदिसु, खादुं

(कीळ, हस, लभ, गच्छ, वस इत्यादी धातू 'खाद' प्रमाणे चालतात.)

भविस्सन्ती/अनागतकालो (भविष्यकाळ)

भविष्यकाळी परस्मैपदी प्रत्यय पुढीलप्रमाणे चालतात –

पुरिस	एकवचन	अनेकवचन	'पठ' - शिकणे		
			पुरिस	एकवचन	अनेकवचन
उत्तमपुरिस	इस्सामि	इस्साम	उत्तमपुरिस	पठिस्सामि	पठिस्साम
मज्जिमपुरिस	इस्ससि	इस्सथ	मज्जिमपुरिस	पठिस्ससि	पठिस्सथ
पठमपुरिस	इस्सति	इस्सन्ति	पठमपुरिस	पठिस्सति	पठिस्सन्ति

(लभ, गच्छ, नम, वस, कस इत्यादी धातू 'पठ' प्रमाणे चालतात.)

सन्धी

एकापुढे एक येणारे जवळजवळचे वर्ण एकत्र जोडण्याच्या प्रकारास ‘सन्धी’ असे म्हणतात. पालिमध्ये तीन प्रकारचे सन्धी आहेत – १) स्वर सन्धी, २) व्यंजन सन्धी, ३) निगहित (अनुस्वार) सन्धी. पालित विसर्ग नसल्यामुळे विसर्ग सन्धी होत नाही.

१ - स्वर सन्धी

दोन स्वर एकापुढे एक असल्यास ते एकमेकांत मिळून जातात. पालि भाषेतील स्वरसन्धी विषयीचे काही प्रमुख नियम पुढील प्रमाणे आहेत.

(१) ‘अ’पासून ‘ऊ’ पर्यंत स्वरापुढे सजातीय (म्हणजे त्याच प्रकारचा) स्वर आल्यास त्या दोहोंबद्दल एक दीर्घ स्वर होतो.

प्रकार	उदाहरण	सन्धी	प्रकार	उदाहरण	सन्धी
अ+अ	पन+अयं	पनायं	आ+अ	पादा+अपि	पादापि
आ+आ	तक्षा+आकुला	तक्षाकुला	इ+इ	उपटृहन्ति+इति	उपटृहन्तीति
इ+ई	नहि+ईदिसो	नहीदिसो	उ+उ	बहु+उपकारो	बहूपकारो
उ+ऊ	बहु+ऊसहन	बहूसहन			

(२) स्वराच्या पुढे स्वर आल्यास दोन पदांचा सन्धी होताना क्वचित पहिल्या स्वराचा लोप होतो.

पुरिस+उत्तमो (= अ + उ) = पुरिसुत्तमो

निलानि+एकानि (=इ+ए) =निलानेकानि

तज+इमे (=अ+इ) = तजिमे

अज्ज+उपोसथो (= अ+उ) = अज्जुपोसथो

एसो+आवुसो (= ओ +आ) = एसावुसो

(३) स्वराच्या पुढे स्वर आल्यास दोन पदाचा सन्धी होत असता क्वचित पुढच्या स्वराचा लोप होतो.

रुक्खो + अपि (=ओ+अ) = रुक्खोपि

देवो+अम्हि (=ओ+अ) =देवोम्हि

सो+अहं (=ओ+अ)= सोहं

सो+अपि (=ओ+अ) = सोपि

चत्तारो+इमे (=ओ+इ)= चत्तारोमे

(४) स्वराच्या पुढे स्वर आल्यास दोन पदाचा सन्धी होत असता कधी कधी दोहोपैकी एकाही स्वराचा लोप होत नाही.

कञ्जा+इव (=आ+इ) = कञ्जाइव

लता+इव (=आ+इ) =लताइव

(५) लोप झालेल्या स्वरापुढे ‘इ’ असेल तर त्याऐवजी ‘ए’ होतो आणि ‘उ’ असेल तर त्याचा ‘ओ’ होतो.

तस्स+इदं (=अ+इ) =तस्सेद

वात+इरितं (=अ+इ) = वातेरितं

वाम+उरु (=अ+उ)=वामोरु

विंउदकं (=इ + उ) = वोदकं

(६) ‘इ’ (न्हस्व-दीर्घ) अथवा ‘उ’ (न्हस्व-दीर्घ) यांच्यापुढे इतर वर्ण आल्यास ‘इ’ चा ‘य’ आणि ‘उ’ चा ‘व’ होतो.

विंआकतो (=अ+आ) = व्याकतो

इति + अस्स (=इ +अ) = इत्यस्स (इच्चस्स)

सु+आगतो (=उ+आ)= स्वागतं

बहु+आबाधो (=उ+आ) = बक्षाबाधो

२- व्यंजन सन्धी

जेव्हा एक व्यञ्जन दुसऱ्या व्यञ्जनाबरोबर अथवा स्वराबरोबर मिळते तेव्हा त्याला व्यञ्जन सन्धी म्हणतात.

- (१) जेव्हा एखाद्या स्वरापुढे पर-अक्षर हे जर व्यञ्जन असेल तर पूर्वी असलेला झस्व स्वराचा दीर्घ स्वर होतो आणि दीर्घ स्वराचा झस्व स्वर होतो –

सम्म+धम्मो (= अ+ध+अ) = सम्माधम्मो

खन्ति+परमं (= इ+प्+अ) = खन्तीपरमं

जायति+सोको (= इ+स्+ओ) = जायतीसोको

मुनि+चरे (=इ +च्+अ) = मुनीचरे

- (२) स्वरापुढे व्यञ्जन आले असल्यास केव्हा केव्हा त्या व्यञ्जनाचे द्वित्व होते –

विंगेहो (=इ+ग्+अ) = विगाहो

प+गहो (=अ+ग्+अ) = पगहो

दु+कतं (=उ+क्+अ) = दुक्कतं

- (३) ‘ए’ आणि ‘ओ’ च्या नंतर कोणताही वर्ण आल्यास ‘ए’ आणि ‘ओ’ चा ‘अ’ होतो -१-

याचके+आगते (=ए+आ) = याचकमागते

सो+सीलवा (=ओ+स्+इ) = ससीलवा

एस्सो+धम्मो (=ओ+ध्+अ) = एसधम्मो

३- निगहित (अनुस्वार) सन्धी

निगहिता(अनुस्वार)बरोबर स्वर अथवा व्यञ्जन मिळते तेव्हा त्याला निगहित सन्धी म्हणतात.

- (१) काही वेळा निगहिताचा लोप होतो.

सं+रत्तो = सारतो

सं+रागो = सारागो

कथं+अहं = कथाहं

गन्तुं+कामो = गन्तुकामो

बुद्धानं+सासनं = बुद्धानसासनं

एवं+अहं = एवाहं

- (२) निगहिता (अनुस्वार)पुढे आलेल्या स्वराचा काही वेळा लोप होतो.

त्वं+असि = त्वंसि

किं+इति = किंती

इदं+अपि= इदम्पि

अलं +इदानि = अलन्दानि

- (३) जर निगहितानंतर ‘य’, ‘एव’ तसेच ‘हि’ हे शब्द आल्यास, निगहिताचा काही वेळा ‘ज्ज’ होतो. तसेच ‘य’ पुढे आल्यास पूर्वीच्या ‘सं’ शब्दावरील निगहिताचा ‘ज्ज’ होतो.

तं+एव = तज्जेव

तं+हि = तज्जि

सं+यमो = सज्जमो

सं+यतो = सज्जतो

नामरूपावली

‘बुद्ध’ – अकारान्त पुलिंगी

विभक्ती	एकवचन	अनेकवचन	विभक्ती	एकवचन	अनेकवचन
पठमा	बुद्धो	बुद्धा	दुतिया	बुद्धं	बुद्धे
ततिया	बुद्धेन	बुद्धेहि, बुद्धेमि	चतुर्थी	बुद्धाय, बुद्धस्स	बुद्धनं
पञ्चमी	बुद्धा, बुद्धम्हा, बुद्धम्मा	बुद्धेहि, बुद्धेमि	छट्टी	बुद्धस्स	बुद्धानं
सत्तमी	बुद्धे, बुद्धम्हि, बुद्धम्मिं	बुद्धेसु	आलपन	बुद्ध, बुद्धा	बुद्धा

खालील पुलिंगी शब्द ‘बुद्ध’ नामधातूप्रमाणे चालतात. – नर, मनुस्स, पुरिस, मनुज, सुर, नाग, लोक, संघ, पुत्त, याचक, दारक, वाणिज, सुरिय

‘दुक्ख’ – अकारान्त नपुंसकलिंगी शब्द

विभक्ती	एकवचन	अनेकवचन	विभक्ती	एकवचन	अनेकवचन
पठमा	दुक्खं	दुक्खा, दुक्खानि	दुतिया	दुक्खं	दुक्खे, दुक्खानि
ततिया	दुक्खेन	दुक्खेहि, दुक्खेभि	चतुर्थी	दुक्खाय, दुक्खस्स	दुक्खानं
पञ्चमी	दुक्खा, दुक्खम्हा, दुक्खस्मा	दुक्खेहि, दुक्खेभि	छट्ठी	दुक्खस्स	दुक्खानं
सत्तमी	दुक्खे, दुक्खम्हि, दुक्खस्मिं	दुक्खेसु	आलपन	दुक्खं	दुक्खा, दुक्खानि

खालील शब्द ‘दुक्ख’ शब्दाप्रमाणे चालतात –

वन, धन, गाम, पाप, उदक, उद्यान, सोत, ज्ञान

‘साखा’ – आकारान्त स्त्रीलिंगी

विभक्ती	एकवचन	अनेकवचन	विभक्ती	एकवचन	अनेकवचन
पठमा	साखा	साखा, साखायो	दुतिया	साखं	साखा, साखायो
ततिया	साखाय	साखाभि, साखाहि	चतुर्थी	साखाय	साखानं
पञ्चमी	साखाय	साखाहि, साखाभि	छट्ठी	साखाय	साखानं
सत्तमी	साखायं, साखाय	साखासु	आलपन	साखे	साखा, साखायो

खालील शब्द ‘साखा’ शब्दाप्रमाणे चालतात –

सुजाता, विमला, अम्मा, मेत्ता, गाथा, तण्हा, कज्जा, भरिया

‘मुनि’ – इकारान्त पुलिंगी

विभक्ती	एकवचन	अनेकवचन	विभक्ती	एकवचन	अनेकवचन
पठमा	मुनि	मुनी, मुनयो	दुतिया	मुनि	मुनी, मुनयो
ततिया	मुनिना	मुनीहि, मुनीभि	चतुर्थी	मुनिनो, मुनिस्स	मुनीनं
पञ्चमी	मुनिनो, मुनिम्हा, मुनिस्मा	मुनीहि, मुनीभि	छट्ठी	मुनिनो, मुनिस्स	मुनीनं
सत्तमी	मुनिष्ठि, मुनिस्मिं	मुनिसु, मुनीसु	आलपन	मुनि, मुनी	मुनि, मुनयो

हे शब्द ‘मुनि’ शब्दाप्रमाणे चालतात – गण्ठि, गिरी, कपि, अहि, मसि, सालि, अगि, निधि

‘भिक्खु’ – उकारान्त पुलिंगी

विभक्ती	एकवचन	अनेकवचन	विभक्ती	एकवचन	अनेकवचन
पठमा	भिक्खु	भिक्खु, भिक्खवो	दुतिया	भिक्खुं	भिक्खु, भिक्खवो
ततिया	भिक्खुना	भिक्खुहि, भिक्खुभि	चतुर्थी	भिक्खुनो, भिक्खुस्स	भिक्खुनं
पञ्चमी	भिक्खुना, भिक्खुम्हा, भिक्खुस्मां	भिक्खुहि, भिक्खुभि	छट्ठी	भिक्खुस्स	भिक्खुनं
सत्तमी	भिक्खुष्ठि, भिक्खुस्मिं	भिक्खुसु	आलपन	भिक्खु	भिक्खु, भिक्खवे, भिक्खवो

पुढील शब्द ‘भिक्खु’ शब्दाप्रमाणे चालतात – सेतु, गुरु, भानु, पितृ, मेरु, मध्य, केतु, बाहु.

सब्बनामो (सर्वनाम)

‘अम्ह’ - प्रथम पुरुषवाचक सर्वनाम

विभक्ती	एकवचन	अनेकवचन	विभक्ती	एकवचन	अनेकवचन
पठमा	अहं	मयं, अम्हं, नो	द्वितिया	मं, ममं	अम्हाकं, अम्हे, नो
ततिया	मया, मे	अम्हेहि, अम्हेभि, नो	चतुर्थी	मम, मङ्हं, ममं, मे	अम्हं, अम्हाकं
पञ्चमी	मया, मे	अम्हेहि, अम्हेभि	छट्टी	मम, मङ्हं, ममं	अम्हं, अम्हाकं
सत्तमी	मयि	अम्हेसु			

‘तुम्ह’ - द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम

विभक्ती	एकवचन	अनेकवचन	विभक्ती	एकवचन	अनेकवचन
पठमा	त्वं, तुवं	तुम्हे, वो	द्वितिया	त्वं, तुवं, तं, तवं	तुम्हाकं, तुम्हे, वो
ततिया	तया, त्वया, ते	तुम्हेहि, तुम्हेभि, वो	चतुर्थी	तव, तुखं, तुम्हं, ते	तुम्हाकं, वो
पञ्चमी	तया, त्वया, ते	तुम्हेहि, तुम्हेभि, वो	छट्टी	तव, तुखं, तुम्हं, ते	तुम्हाकं, वो
सत्तमी	त्वयि, तयि	तुम्हेसु			

‘अम्ह’ व ‘तुम्ह’ या सर्वनामांचे रूप तिन्ही लिङ्गात समान असतात.

‘त’ = तो तृतीय पुरुषवाचक सर्वनाम

विभक्ती	एकवचन	अनेकवचन	विभक्ती	एकवचन	अनेकवचन
पठमा	सो	ते, ने	द्वितिया	तं, नं	ते, ने
ततिया	तेन, नेन	तेहि, तेभि, नेहि, नेभि	चतुर्थी	तस्स, अस्स, नस्स	तेसं, तेसानं, नेसानं
पञ्चमी	तम्हा, अम्हा, तस्मा	तेहि, तेभि	छट्टी	तस्स, अस्स, नस्स	तेसं, तेसानं, नेसानं
सत्तमी	तम्हि, अम्हि, तस्मिं, अस्मिं	तेसु			

‘त’ = ती, तृतीय पुरुषवाचक स्त्रीलिंगी (इत्थिलिङ्ग)

विभक्ती	एकवचन	अनेकवचन	विभक्ती	एकवचन	अनेकवचन
पठमा	सा	ता, ताजो, ना, नाजो	द्वितिया	तं, नं	ता, तायो, ना, नायो
ततिया	ताय, नाय, तस्सा, तिस्सा	ताहि, ताभि, नाहि, नाभि	चतुर्थी	तस्सा, अस्सा, नाय, तिस्सा	तासं, आसं, तासानं
पञ्चमी	ताय, नाय, तस्सा, तिस्सा	ताहि, ताभि, नाहि, नाभि			
छट्टी	तस्सा, अस्सा, नाय, तिस्सा, तिस्सायु, तस्साय, नाय	तासं, आसं, तासानं	सत्तमी	तिसं, तस्स, अस्सं, ताये, तस्मा, तिस्सा	तासु

‘त’ = ते, तृतीय पुरुषवाचक नपुंसकलिंगी

विभक्ती	एकवचन	अनेकवचन	विभक्ती	एकवचन	अनेकवचन
पठमा	तं, नं	ते, ने, तानि, नानि	द्वितिया	तं, नं	ते, ने, तानि, नानि

(टीप - इतर विभक्तींची रूपे ‘त’ पुलिंगी प्रमाणे होतात.)



इयत्ता - नववी
तोंडी - परीक्षा

विषय - पालि (संपूर्ण) सहामाही आणि वार्षिक

गुण २०/२०

- सूचना - १) १५-१५ विद्यार्थ्यांचा एक गट तयार करावा.
२) तोंडी परीक्षेची काठिण्यपातळी क्रमबद्ध असावी.
३) तोंडी परीक्षेतील उत्तीर्णता ही स्वतंत्र असेल.

(१) श्रवण किंवा शुतलेखन

गुण - ०५

एका-एका गटाला पाच ओळींचे अपठितातील पालि शुद्धलेखन देणे.

(२) प्रकट वाचन

गुण - ०५

विद्यार्थ्यांकडून पाठ्य घटकांच्या संदर्भ ग्रंथातील दोन गाथा अथवा लहान उतारा वाचून घ्यावा.

(३) भाषण

गुण - ०५

प्रत्येक विद्यार्थ्याला “मम पाठसाला/उद्यानं/कस्सको/रुक्खो” इत्यादी विषयांपैकी एखाद्या विषयावर सलग चार/पाच वाक्ये पालित बोलण्यास सांगावे.

(४) संभाषण

गुण - ०५

विद्यार्थ्यांना पालित संभाषण करता यावे त्यासाठी त्याला पालिभाषेत “तव नाम किं अस्थि / तव पाठसालायस्स नामं किं अस्थि / त्वं किं वग मज्जे सिक्खस?” अशाप्रकारचे प्रश्न विचारून त्यांच्याकडून त्यांची पालिभाषेत उत्तरे वदवून घ्यावीत.



प्रश्नपत्रिकेचा आराखडा

इयत्ता नववी विषय - पालि (संपूर्ण)

वेळ - ३ तास

गुण - ८०

- प्र. १.** (अ) कोणत्याही तीन उताऱ्यांचे स्वीकृत माध्यमातून भाषांतर करा. (गद्य) (१५)
 १) २) ३)
 ४) ५)
- (ब) कोणत्याही दोन उताऱ्यांचे स्वीकृत माध्यमातून भाषांतर करा. (पद्य) (०८)
 १) २)
 ३) ४)
- प्र. २.** (अ) 'गट एक' मधील व 'गट दोन' मधील प्रश्नांची उत्तरे स्वीकृत माध्यमातून लिहा. (०८)
 गट-१ - गद्यावर आधारित दोन प्रश्नांची उत्तरे लिहा.
 १) २) ३)
 गट-२ - पद्यावर आधारित दोन प्रश्नांची उत्तरे लिहा.
 १) २) ३)
- (ब) खालीलपैकी कोणत्याही तीन गाथा शुद्ध व पूर्ण करून लिहा. (०६)
 १) २)
 ३) ४)
- प्र. ३.** पुढीलपैकी कोणत्याही एका विषयावर पालित पाच ओळींचा निवंध लिहा. (०५)
 १) २)
 ३) ४)

अथवा / OR / किंवा

पालित भाषांतर करा.

(पाच ओळींचा संमत माध्यमातील उतारा - इंग्रजी/हिन्दी/मराठी)

- प्र. ४.** खालिल पाच वाक्यांची घटनाक्रमानुसार फेरमांडणी करा. (०५)
 १) २) ३) ४)
 ५) ६) ७)

अथवा / OR / किंवा

रिकाम्या जागा भरून कथा/परिच्छेद पूर्ण करा.

(सुमारे पाच ओळी द्याव्यात.)

- प्र. ५.** (अ) कोणत्याही एका उताऱ्याचे स्वीकृत माध्यमातून भाषांतर करा. (अपठित पालि उतारे) (०५)
 १) २) ३)
 (ब) खालील कोणत्याही दोन टिपांवर पर्याय निवडा. (०४)
 १) २) ३) ४)
 ५) ६) ७) ८)

- प्र. ६. स्थुलवाचनावर आधारित कथात्मक किंवा वर्णनात्मक प्रश्न विचारावे. (०४)
- प्र. ७. कोणत्याही पाच प्रश्नांची उत्तरे पालित लिहा. (आठ प्रश्न गद्य-पद्यावर आधारित असावेत.) (०५)
- १) २)
३) ४)
५) ६)
७) ८)

अथवा / OR /किंवा

पुढीलपैकी पाच अव्यय/उपपद विभक्तींचा वाक्यात उपयोग करा.

- १) २)
३) ४)
५) ६)
७) ८)

- प्र. ८. खालीलपैकी कोणतेही पाच उपप्रश्न सोडवा. (१५)
- (अ) रूप ओळखा. (कोणतेही तीन) (०३)
- १) २) ३) ४) ५)
- (ब) पुढीलपैकी कोणतेही तीन समास ओळखा. (०३)
- १) २) ३) ४) ५)
- (क) कोणतेही तीन संधी करा. (०३)
- १) २) ३) ४) ५)
- (ड) कोणत्याही तीन पालि शब्दांचे माध्यम भाषेत अर्थ सांगा. (०३)
- १) २) ३) ४) ५)
- (इ) कोणत्याही तीन जोड्या जुळवा. (०३)
- १) २) ३) ४) ५)
- (फ) माध्यम भाषेत शब्दांचे अर्थ सांगा. (कोणतेही तीन) २ (०३)
- १) २) ३) ४) ५)

गज्जो विभागो - पठमो पाठो ।

तिरतन गुणानि ।




सम्बोधिप्राप्तीनंतर तथागतांनी ‘चरथ भिक्खवे चारिंक, बहुजन हिताय बहुजन सुखाय’ असा भिक्खू-समूहाला फार मोठा संदेश देत सतत ४५ वर्षे विचरण केले. पालि तिपिटकातील विनयपिटक या ग्रंथामध्ये याचा उल्लेख प्राप्त होतो.

तत्कालीन भारतीय समाजालाच नक्हे तर संपूर्ण जगाला आपल्या बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक तसेच शैक्षणिक नीतिमूळ्यांद्वारे फार मोठी देणगी दिलेली आहे. बुद्धकालीन श्रमण - ब्राह्मण - परिव्राजकांमध्ये विविध विषयांवर परस्परांमध्ये चर्चा होत असतांना त्यांचे जेव्हा एकमत होत नक्हते, त्यांच्यामध्ये काही शंका उपस्थित होत होत्या अशावेळी आपल्या शंका निरसनासाठी ते तथागताकडे येत असत. तत्पूर्वी ते बुद्ध, धर्म आणि सङ्घ या तीन रत्नांच्या कल्याणकीर्तीची प्रशंसा करीत असत, त्याचेच वर्णन या पाठामध्ये आलेले आहे.

इतिपि सो भगवा अरहं, सम्मासम्बुद्धो, विज्ञाचरण - सम्पन्नो, सुगतो, लोकविदू, अनुत्तरो, पुरिसदम्मसारथी, सत्था देवमनुस्सानं बुद्धो भगवा’ ति ।

स्वाक्खातो भगवता धन्मो सन्दिद्धिको अकालिको एहिपस्सिको ओपनेच्यिको पच्चातं वेदितब्बो विज्ञूही’ ति ।

सुष्टुप्तिपन्नो भगवतो सावकसङ्घो, उजुष्टुप्तिपन्नो भगवतो सावकसङ्घो, जायष्टुप्तिपन्नो भगवतो सावकसङ्घो, सामीचिष्टुप्तिपन्नो भगवतो सावकसङ्घो यदिदं चत्तारि पुरिसयुगानि, अटु पुरिसपुगला, एस भगवतो सावकसङ्घो आहुनेय्यो, पाहुनेय्यो, दक्खिणेय्यो, अज्जलिकरणियो अनुत्तरं पुञ्जक्खेतं लोकस्सा’ ति ।



(Dr. Babasaheb Ambedkar - Writing and Speeches, Vol. 16 - आवश्यक बदल करून)

सद्व्याप्ति (शब्दार्थ)

भगवा (पु.) - तृष्णामुक्त, भगवन्त

सम्मासम्बुद्धो (पु.) (सम्मा + सम्बुद्ध) - संपूर्ण ज्ञानी

सुगतो (वि.) - चांगल्या गतीला प्राप्त झालेला

लोकविदू (वि.) (लोक + विद) - बुद्धाच्या ठिकाणी असलेले गुणवाचक विशेषण

सत्था (पु.प.वि.) - शास्ता, तथागत

बुद्धो (वि.) - (बुध) ज्ञानी, बुद्धिमान

धर्मो (पु.) - धर्म, सिद्धान्त, स्वभाव, सत्य, सदाचार

सन्दिद्धिको - सन्दिद्धिक (वि.) - दृष्टिस पडणारा, दिसून येणारा

अरहं (पु.) - अर्हत, जीवनमुक्त

विज्ञाचरणसम्पन्नो (नपुं.) (विज्ञ + आचरण) - विद्या आणि आचरणाने युक्त

अनुत्तर (नपुं.) - सर्वोत्तम

पुरिसदम्मसारथी (अकुशल मार्गाला लागलेल्या) - पुरुषांचे दमन करणारा सारथी

स्वाक्खात (वि.) - (सु-आख्यात) - चांगल्याप्रकारे व्याख्या केलेला

अकालिको (अ+कालिक) - तात्काळ, वेळीच

एहिपस्सिक - जो धम्म सर्वाना सूचित करतो की, या आणि परीक्षा करून पहा / या - अनुभवा

वेदितब्बो (विद्) - जाणणे

सुपटिपन (वि.) - सुमार्गावर आरूढ

उजु (वि.) - सरळ

सामीचि - **पटिपन्न** (वि.) - उचित मार्गावर आरूढ

यदिदं (वि.) - (यद्+इदं) - म्हणजे

पुगल (पुं.) - पुदगल, व्यक्ती

अटु (वि.) - आठ

पाहुनेच्यो (वि.) - आदरातिथ्य करण्यायोग्य

अञ्जलिकरणियो - हात जोडण्यायोग्य

ओपनयिको (वि.) (उपनय+इक) - जवळ नेणारा.

पच्चतं (क्रि.वि.) - पृथक-पृथक, व्यक्तिगत

विज्ञु (वि.) - बुद्धिमान, विद्वान, ज्ञाता

सावकसङ्घ (पुं.) - शिष्यांचा समूह

जायपटिपन (वि.) - चांगल्या मार्गाला नेणारा, न्याय्य मार्गाला नेणारा

चत्रारि - चार

युग (नपुं.) - जोडी

आहुनेच्यो (वि.) - भेट देण्यायोग्य

दक्खिणेच्यो (वि.) - दान देण्यायोग्य

अभ्यास *

१. खालील प्रश्नांची मराठीमध्ये उत्तरे लिहा.

- (१) 'बुद्ध' म्हणजे काय ?
- (२) 'धम्म' म्हणजे काय ?
- (३) 'सङ्घ' म्हणजे काय ?

२. खालील पालि प्रश्नांची पालिभाषेतच उत्तरे लिहा.

- (१) बुद्धस्स धम्मो किंदिसो होति ?
- (२) बुद्धस्स सङ्घो किंदिसो होति ?

टिप्पणी

- बुद्ध, धम्म आणि सङ्घ या शब्दांची ओळख त्याच्या गुण कार्यावरून करून देणे.
- बुद्ध, धम्म आणि सङ्घ हे 'तिरतन' सर्व रत्नांमध्ये मौल्यवान कसे आहे ते जाणून घेणे महत्वाचे आहे.



दुतियो पाठे ।



अऽग्नमञ्जं सल्लपनं ।



प्रस्तुत पाठाचा हेतू विद्यार्थ्यांमध्ये पालिभाषेतून संवाद-कौशल्य विकसित क्वावे हा आहे.

धर्मपालो - त्वं पालिभासा जानसि ?

रट्पालो - अहं थोकं थोकं जानामि ।

धर्मपालो - त्वं पालिभासा सल्लपितुं सक्कोति ?

रट्पालो - आम, थोकं थोकं सल्लपितुं सक्कोमि ।

धर्मपालो - त्वं नामं किं ?

रट्पालो - ममं नामं रट्पालो ।

धर्मपालो - त्वं कुहिं वसासि ?

रट्पालो - अहं नागपूर नगरे दिक्खाभूमिस्स समिपे वसामि ।

धर्मपालो - तुहं भातुभगिनि किं करोन्ति ?

रट्पालो - एको वाणिजो, दुतियो कस्सको, एका भगिनि उगण्हाति ।

धर्मपालो - भगिनि, त्वं पाठसालाय नामं किं अत्थि ?

भगिनि - मम पाठसालाय नामं महामाया कज्जा माज्जामिकं विज्ञालयो अत्थि ।

धर्मपालो - त्वं किं कम्मं कातुं इच्छति ?

भगिनि - अहं पालि भासाय अज्ञायका भवितुं इच्छामि ।

धर्मपालो - साधु, साधु, साधु ।



सद्बृथ (शब्दार्थ)

त्वं - तु

अहं (प्र.पु. सर्वनाम) - मी

भवितुं (भू धातू तुमन्त) - होण्याची शक्यता/इच्छा

कुहि - कुठे

समिप - जवळ

अज्ञायका - शिक्षिका

अत्थि - आहे

मऱ्हं - आम्ही

सक्कोति - शक्य

कांतु - ('कर' धातू, तुमन्त) - करण्यासाठी

अभ्यास *

१. खालील प्रश्नांची मराठीमध्ये उत्तरे लिहा.

- (१) मुलीच्या शाळेचे नाव काय ?
- (२) ती कोणते कार्य करू इच्छिते ?
- (३) रद्दपाल कोठे राहतो ?

२. खालील प्रश्नांची पालिमध्ये उत्तरे लिहा.

- (१) त्वं कुंहि वससि ?
- (२) त्वं भातुभगिनि किं करोति ?
- (३) विज्ञालयं नाम किं अतिथि ?
- (४) त्वं किं कम्मं कातुं इच्छति ?

३. रिकाम्या जागा भरा.

- (१) अज्ज्ञायको - - - इच्छामि । (भवितुं)
- (२) दिक्खाभूमिस्स - - - वसामि । (समिषे)

टिप्पणी

- पालिभाषा संवाद-क्षमता वाढविणे.
- पालिभाषा प्राचीन असली तरी तिचा दैनंदिन जीवनात उपयोग करणे. लहान-लहान पालि-वाक्य तयार करणे.



ततियो पाठो ।



तथागतो सम्मासम्बुद्धो ।



प्रस्तुत पाठात तथागत सम्यक सम्बुद्धाचे जीवन-चरित्र थोडक्यात दिले असून त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांचे वर्णन केले आहे.

अम्हाकं तथागतो सम्मासम्बुद्धो । तस्स नाम सिद्धत्थो अहोसि । सो कपिलवत्थु जनपदे लुम्बिनिवने जातो । तस्स पिता सुद्धोदनो महाराजा । तस्स माता महामाया । सा सिद्धत्थस्स बालवये मीयति । बालको सिद्धत्थो विचक्खणो च विचारको च होति । सो सिद्धत्थो सोलसवस्सकाले यसोधरा नाम कज्जं वारेसि । सा यसोधरा सीलसम्पन्ना अहोसि । एकूनतिसतिमे वस्से ते राहुलनामं पुत्तरतनं अलभिंसु ।

तदहेव सिद्धत्थ बालको संसारे असारंभावं पस्सि । सो पञ्चकामा सम्पत्तियो पहायि । तेन रत्तिया मज्जिमे यामे महाभिनिक्खमनं कतं । अनन्तर सिद्धत्थो अनोमा नदीतीरं गतो । ततो सो पब्जि । ततो अनन्तरं एके रुक्खमूले निसीदि । ततो छब्बस्सानि अनन्तरं बोधिगयायं बोधिरुक्खमूले अभिसम्बुज्ज्ञि ।

सो सम्मासम्बुद्धो पञ्चचत्तालीसवस्सानि लोककल्याणायं सद्भमं अदेसयि । तदनन्तरे सम्मासम्बुद्धो कुसिनारायं महापरिनिब्बायि ।

सद्गत (शब्दार्थ)

तथागत (वि.) - बुद्ध

अम्ह (सर्वनाम) - आपला

सो (सर्वनाम) - तो

पहायि (क्रि.) - सोडून देणे

महाभिनिक्खमन (नपुं.) - अभिनिष्क्रमण करणे

मीयति (क्रि.) - मरण पावणे

विचक्खण (पुं.) - बुद्धिमान

च (अव्यय) - आणि

विचारक (पुं.) - विचार करणारा

होति (क्रि.) - होता

सोलसवस्सकाले - सोळाव्या वर्षे

कज्जा (स्त्री.) - कन्या, मुलगी

पञ्चचत्तालीसवस्स (वि.) - पंचेचाळीस वर्षे

अदेसयि - उपदेश केला

कुसिनारा (नाम) - कुशीनारा नावाचे नगर

सम्मासम्बुद्ध (वि.) - संपूर्ण ज्ञानी

पञ्चकामसम्पत्ति (पुं.) - पंचेंद्रियांची भोगवासना व संपत्ती

जात (पुं.) - जन्मला

तस्स - त्याचा

सा (स्त्री. सर्वनाम) - ती

गतो (धा.वि.) - गेला

ततो (अव्यय) - नंतर

पब्जा - प्रव्रजित होणे

निसीदि (क्रि.) - बसणे

छब्बस्सानि - सहा वर्षे

अभिसम्बुज्ज्ञि - बुद्धत्वाला प्राप्त होणे

वारेसि (क्रि.) - विवाह झाला

सीलसम्पन्न (वि.) - शीलवान, सदाचारी

अहोसि (क्रि.) - होणे

एकूनतिसतिमे - एकोणतीस

वस्स (नंपु./पु.) - वर्ष, साल

महापरिनिवाणी (क्रि.) - महापरिनिवाणाला प्राप्त होणे,
मृत्यु पावणे

पस्स (मूळ धातू दिस, क्रि.) - जाणणे, ओळखणे, बघणे

अलभिंस (क्रि.) - प्राप्त झाला

तदहेव (नंपु.) - त्याच दिवशी

असारभाव (वि.) - सारहीन भाव

अभ्यास

१. खालील प्रश्नांची मराठीमध्ये उत्तरे लिहा.

- (१) सिद्धार्थाचा जन्म कुठे झाला ?
- (२) सिद्धार्थाच्या आईचे नाव काय आहे ?
- (३) तथागतांनी सम्बोधि कुठे प्राप्त केले ?
- (४) तथागताचे महापरिनिवाण कोठे झाले ?

२. जोड्या जुळवा.

अ	ब
१) सो कपिलवत्थु जनपदे	१) तस्स माता महामाया ।
२) तस्सा पिता सुद्धोदन	२) च विचारकोच होति ।
३) बालको सिद्धत्थो विचक्खणो	३) लुम्बिनीवने जातो ।
	४) पुत्तरतनं अलभिंसु ।

टिप्पणी

- सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या ऐतिहासिक जीवन-चरित्राचा परिचय करून देणे.
- चिकित्सकवृत्ती, त्यागमय आदर्श जीवन व बुद्धकालीन प्राचीन स्थळांचा परिचय करणे.




चतुर्थो पाठे ।



सुजला सुफला भूमि ।



भारत कृषीप्रधान देश आहे. भारतीय शेतकरी अतिशय कष्ट करून पर्यावरणाचा समतोल साधत अन्नधान्याचे उत्पादन करून देशाला समृद्ध करतो. याचे वर्णन प्रस्तुत पाठात केले आहे.



भूमि येव अम्हाकं भारतीयानं पधानो आजीवो । कसिकम्मं हि अम्हाकं पधानो आजीवो । वस्साकालस्स पुब्बेयेव कस्सका नङ्गलेन कसन्ति भूमिं, वपन्ति च बीजानि भूमियं । ततो च आगच्छति पावुसकालो । आकासे वातो मेघमालं मन्दं मन्दं नुदति । मेघे दिस्वा मोरा मज्जन्ति च नच्चन्ति च । अथ आकासतो मेघा खेत्तेसु वारि सिञ्चन्ति तेन च वारिना तुस्सति सा तण्हाकुला भूमि । वारिनो सिञ्चनेन रजोपि सम्मति । अथ कतिपयेहि एव दिवसेहि सद्वला होति भूमि । ततो परं यथाकालं भूमिया ससं जायति । तेन हरितेन ससेन तुसन्ति हदयानि कस्सकानं । इञ्जन्ति तेसं मनोरथा । धञ्जेन परिपुण्णानि होन्ति कोट्ठागारानि । एवं च —

पुनप्पुनं चेव वपन्ति बीज, पुनप्पुनं वस्सति मेघराजा ।
पुनप्पुन खेतं कसन्ति कस्सका, पुनप्पुनं धञ्जमुपेति रद्दुं ॥
आकासा पतितं वारि, भूमियं पविलीयति ।
भूमिया जायते ससं, ततो अन्नं, ततो बलं ॥
अन्नदं बलदं चेव, वण्णदं सुखदं तथा ।
सुजलं सुफलं भूमिं, वन्दाम मातरं ॥

(स्वयंरचित)



सद्गत (शब्दार्थ)

येव (अ) (एव) - च
कसि (स्त्री.) - शोती, कृषी
कम्म (नपुं.) - काम
पधान (वि.) - प्रमुख
आजीव (पुं.) - उदरनिर्वाहाचे साधन
वस्सा (स्त्री.) - पाऊस
हरित (वि.) - हिरवा
हवय (नपुं.) - हृदय
इज्ज्ञाति (क्रि.) - सफल होणे
मनोरथ (नपुं.) - इच्छा, मनसुबा
कोट्टगार (नपुं.) - धान्याचे कोठार
पुनर्पुन (क्रि.वि.) - पुनःपुन्हा
उपेति - जवळ जाणे, प्राप्त होणे
पविलीयति - विलीन होणे
ततो (अ.) - त्यापासून, त्यानंतर
परं - (क्रि.वि.) - नंतर

रज (नपुं.) - धूळ
सम्मति (क्रि.) - शांत होणे
सद्गता (वि.) - हिरवळलेली
सस्स (नपुं.) - पीक
जायति (क्रि.) - जन्मास येणे, निर्माण होणे
पुब्बे (अ.) - पुब्बं (पूर्व) - सप्तम्यन्त अशी दोन अव्यये 'आधी'
ह्या अर्थाने पालित येतात.
वपति (क्रि.) - पेरणे
पावुसकाळ (पुं.) - पावसाळा
मज्जति (क्रि.) - आनंदित
नच्चति (क्रि.) - नाचतो
वारि (नपुं.) - पाणी
सिञ्चति (क्रि.) - सिंचन करणे, शिंपडणे
तुस्सति (क्रि.) - सन्तुष्ट
तण्हा (स्त्री.) - तहान, तृष्णा
आकुल (वि.) - व्याकूल



अभ्यास



१. खालील प्रश्नांची मराठीमध्ये उत्तरे लिहा.

- (१) भारताचा मुख्य व्यवसाय कोणता आहे ?
- (२) भारतीय लोकांचे मुख्य उदरनिर्वाहाचे साधन कोणते आहे ?
- (३) आकाशातील ढगांना पाहून मोर काय करतात ?
- (४) शेतातील हिरवे पीक पाहून शेतकऱ्यांना काय वाटते ?

२. खालील क्रियापदांस रूपे द्या.

- (१) सिञ्चति, नच्चति, तुस्सति, नुदति, इज्ज्ञाति ।

टिप्पणी

- भारतीय कृषीचे महत्त्व स्पष्ट करणे.
- शेतीच्या साधनांचा परिचय करणे.



पञ्चमो पाठो ।



वानरिन्दो च कुम्भीलो च ।



दुष्ट शत्रूला प्रसंगी युक्तीने फसवावे लागते हे या कथेत सांगितले आहे.

एको पीनो वानरिन्दो एकचरो नदीतीरे विहरति । अपरापरं गच्छति । तस्मा नदिया एको कुम्भीलो सपजापतिको वसति । कुम्भीलस्स भरिया एकदा कपिं पस्सति । तस्स हृदयमंसे दोळहं उप्पादेति । कुम्भीलं वदति, 'मळ खो अय्य, वानरिन्दस्स हृदयमंसे दोळहं उप्पन्नो' ति । नदीतीरे पिंडिपासाणे निपज्जति ।

वानरिन्दो सायण्हसमये पासाणं ओलोके' ति । चिन्तेति च, 'अयं पासाणो इदानि उच्चतरो खायति किन्तु खो कारणं' ति । किञ्चि वीमंसेति । पासाणं पुच्छति, 'किं अज्ज मळ पटिवचनं न देसी' ति । कुम्भीलो चिन्तेति, 'अब्दा, अयं पासाणो वानरिन्दस्स पटिवचनं देति । अहम्पि ददामी' ति ।


'किं भो वानरिन्दा' ति ।

'को 'सि तवं' ति ।

'अहं कुम्भीलो' ति ।

'किमत्थं निपन्नोसी' ति ।

'तव हृदयमंसं इच्छामि' ति ।



वानरिन्दो चिन्तेति, 'अज्जो मे गमनमग्गो नस्थि । अज्ज अहं कुम्भीलं वश्यामी' ति । वानरिन्दो वदति, 'सम्म कुम्भीलं, त्वं मुखं विवर । अहं तव सन्तिकं आगच्छामी' ति । यदा कुम्भीलो मुखं विवरति नेते च निमीलति । वानरिन्दो तथारूपं तं पस्सति उप्पतति । कुम्भीलस्स मत्थकं अतिक्कमति । विजुल्लता विय परतीरं गच्छति ।

(वानरिन्द जातक, आवश्यक बदल करत)

सद्वर्थ (शब्दार्थ)

पीन (वि.) - धृष्टपुष्ट

एकचर (वि.) - एकटाच हिंडणारा

वीमंसेति (वी+मंस वर्त.का.त्.पु.ए.व.) - विचार करतो

पटिवचनं (नपुं.) - उत्तर, प्रतिउत्तर

कपि (पुं.) - वानर

हृदयमंसे (नपुं.) - सप्तमी ए.व. - हृदयाच्या मांसाविषयी

दोळह (नपुं.) - इच्छा, डोहाळे

उप्पादेति (उत+पद प्रयोजक वर्त.का.त्.पु.ए.व) - उत्पन्न झाली

खो (अ.) - खरोखर

वानरिन्द (पुं.) - वानर

अपरापरं (अ.) - इकडून तिकडे

सपजापतिको (वि.) - पत्नीसह

भरिया (स्त्री.) - भार्या, पत्नी

अब्दा (अ.) - खरोखर

निपन्नोसि - पडलेला आहेस

सम्म - मित्रा

विवर - उघडणे

सन्तिकं (अ.) - जवळ

यदा-तदा - जेव्हा-तेव्हा

नते (नपुं. - प्रथमा अ.व.) - नेत्र, डोळे

निमीलन्ति (वर्तमानकाळ त्रु.पु.अ.व) - मिटतात

अतिक्रमति - ओलांडतो

विय (अ.) - सारखे

साधु (अ.) - ठीक आहे, होय

पिण्डिपासाणे - पाषाणावर

निपज्जति (नि+पज्ज वर्त.का.त्रु.पु.ए.व.) - पहुऱतो

इदानि (अ.) - आता, सध्या

खायति (वर्त.का.त्रु.पु.ए.व.) - भासतो, वाटतो

अभ्यास *

१. खालील प्रश्नांची मराठीमध्ये उत्तरे लिहा.

- (१) मगराला पतीने काय मागितले ?
- (२) वानराने मगराला कसे ओळखले ?
- (३) वानराने मगराला कसे फसविले ?

२. रूपे ओळखा.

कुम्भीलस्स, कपिं, गच्छति, ददामि

३. संधी विग्रह करा.

अहापि, नत्थि

टिप्पणी

- प्रसंगावधान, बुद्धिचातुर्य
- प्रसंगानुरूप निरीक्षण करून निर्णय घेणे.




छद्मो पाठो ।

एकङ्गदस्सिनो विवदन्ति ।



कोणत्याही गोष्टीचे सर्व बाजूंनी ज्ञान झाल्याशिवाय खरे स्वरूप कळत नाही. एकांगी मत पूर्ण सत्य नसल्यामुळे त्यातून वादविवाद, भांडण कसे निर्माण होते आणि ज्ञानी माणूस ते भांडण कसे मिटवतो हे या पाठात सांगितले आहे.



एकदा किर एकस्मिं नगरे केचि जच्चन्धा राजमग्गेन गच्छन्ति । अथ एको हत्थिगोपको हत्थिनो नहानत्थं हत्थिना सद्धिं, पटिपथेन नदिं गच्छति । जच्चन्धेहि घण्टाय सदं सुत्वा पुच्छितं - ‘कस्सायं सद्मो’ ति ? ‘हत्थिनो घण्टा एसा’ ति । पुन तेहि पुच्छितं - ‘कीदिसो अयं पसु हत्थी नामो’ ति । हत्थिं दटुकामा मयं’ ति ।

हत्थिगोपको ‘पसन्तु, अय्या, हत्थी’ ति । वत्वा हत्थिं तेसं सन्तिकं उपनेति । सो तेसं एकच्चस्स हत्थिनो सीसं फुसितुं देति, ‘एदिसो हत्थी’ ति । एकच्चस्स कण्णं, एकच्चस्स दन्त, एकच्चस्स सोण्डं, एकच्चस्स कायं, एकच्चस्स पादं, एकच्चस्स नङ्गुङ्गुं च दस्सेति । पुन च हत्थिगोपको पुच्छिति - ‘दिद्मो, अय्या, तुम्हेहि हत्थी, ति ? ‘आम भो’ ति । ‘कीदिसो सो’ ति ।

अथ येन हत्थिस्स सीसं फुसितं तेन एवं वुत्तं - ‘एदिसो, सम्म हत्थी, सेय्यथापि कुम्भो’ ति । येन कण्णो फुसितो तेन वुत्तं - ‘हत्थी खो सुप्पसदिसो’ ति । येन दन्तो फुद्मो सो वदति - ‘नेवं, हत्थी खीलसदिसो येव होती’ ति । येन सोण्डा फुद्मा तेन वुत्तं - ‘एदिसो हत्थी सेय्यथापि नङ्गलीसा’ ति । अज्जेपि हत्थिस्स कायं पादं नङ्गुङ्गुं वालधिं च फुसित्वा अनुक्कमेन ‘हत्थी कोटुसदिसो’, ‘थुणसदिसो’, ‘मुसलसदिसो’, ‘समज्जनीसदिसो’ ति वदन्ति । एवं तेसु भण्डनं जातं, कलहो उप्पन्नो । ‘एदिसो हत्थी, नेदिसो हत्थी’ ति ते विवदन्ति । अथ एको पण्डितो पुरिसो तेसं कलहं दिस्वा, तस्स कारणं च अधिगन्त्वा, तेसं सब्बेसं हत्थिस्स सब्बानि अङ्गानि फुसितुं देति । तदा हत्थिं यथाभूतं अधिगन्त्वा ते वदन्ति -

‘एकङ्गदस्सिनो नून, विवदाम निरत्थंक ।
यथाभूतेन जाणेन, विवादो वूपसम्मती’ ति ॥

(उदान, पठमनानातित्थियसुत्तं, आवश्यक ते फेरफार करून)



सद्यथ (शब्दार्थ)

एकङ्गदस्सी - केवळ एकच बाजू किंवा अवयव पाहणारा
जच्चव्यथ (वि.) - जन्माने आंधळा
हस्थिगोपक (पुं.) - हत्तीचा माहूत
सद (पुं.) (शब्द) - आवाज
पसु (पुं.) (पशु) - प्राणी
फुसित - स्पर्श करून चाचपलेला
सोण्डा (स्त्री.) - सोण्ड
नहुऱ्हु (नपुं.) - शोफूट
सुप्प (नपुं.) - सूप
नङ्गलीसा (नपुं.) - नांगराच्या फाळासारखा
थुणा (स्त्री.) - खांब
भण्डनजात (वि.) - भांडण उत्पन्न झाले
जाण (पुं.) - ज्ञान
फुसितुं (तुमन्त अव्यय) - स्पर्श करण्यास
यथाभूत (वि.) - यथार्थ

विवदन्ति (क्रि.) - वादविवाद करतात
राजमार्ग (पुं.) - राजमार्ग
घण्टा (स्त्री.) - घंटा
एकच्च (वि.) - एक, काही
कण्ण (पुं.) - कान
दन्त - दात
काय (पुं.) - शरीर
कुम्भ (पुं.) - घडा
खोल (पुं.) - खुंटी
कोढू (पुं.) - धान्य कोठीसारखे, कणगी
सम्मजनी (स्त्री.) - झाडूसारखा
निरत्थक (अ.) - विनाकारण, व्यर्थ
विवाद - मतभेद, कलह
अधिगन्त्वा (पूर्वकालवाचक त्वान्त अव्यय) - जाणून
वूपसम्मति (क्रि.) - मिटतो, शांत होतो



अभ्यास

१. खालील प्रश्नांची मराठीमध्ये उत्तरे लिहा.

- (१) हत्ती सुपासारखा आहे असे म्हणणाऱ्या जन्माने आंधळ्याने हत्तीच्या कोणत्या अवयवाला स्पर्श केला ?
- (२) ज्या आंधळ्याने शेपटीच्या केसांना स्पर्श केला त्याला हत्तीचे रूप कसे वाटले ?
- (३) सर्व जन्मांधळे 'एकङ्गदस्सी' होते म्हणजे काय ?

२. रूपे ओळखा.

हस्थिस्स, वदन्ति, फुसितुं, अधिगन्त्वा

टिप्पणी

- व्यापक दृष्टी निर्माण करणे.
- त्रोटक ज्ञानाने वादविवाद होतात. संपूर्ण ज्ञानाने वादविवाद मिटतात.



सत्तमो पाठे ।

नामेन सिद्धि नत्थि ।



माणसाचे नाव महत्वाचे नसून कर्म आणि आचरण महत्वाचे आहे.

अतीते तक्कसिलायं बोधिसत्तो आचरियो अहोसि । तस्सको माणवको ‘पापको’ नाम नामेन अत्थि । आचरियो तं ‘एहि पापक’ याहि पापका’ ति वुच्छति । पापको चिन्तेसि ‘मळ नाम अवमङ्गलं । अज्जं नामं मे होतु’ ति । सो आचरियं आह ‘आचरिय, मळ नाम अवमङ्गलं । ‘अज्जं मे नामं कारेथा’ ति । आचरिय तं अवोच ‘गच्छ तात, जनपद चारिकं चरित्वा अत्तनो अभिरुचिं एकं मङ्गलं नामं आनय । तं अज्जं नामं ते करिस्सामी’ ति । पापको ‘साधू’ ति वत्वा निक्खमति ।

गामेन गामं चरति । एकं नगरं आगच्छति । तत्थेको पुरिसो कालङ्गतो जीवको नाम नामेन । पापको तस्स जातिजनं पुच्छि - ‘किं नामेन पुरिसो’ ति ? “‘जीवको’ ति ।” “‘जीवकोपि मरती’ ति ?” “‘जीवकोपि मरति, अजीवको पि मरति ।” नामं नाम पण्णत्तिमत्तं । त्वं बालो मञ्जे’ ति ।

पापको तं कथं सुणित्वा चिन्तेति । अन्तोनगरं गच्छति । अथेकं दासिं सामिका द्वारे रज्जुया पहरति । पापको सामिकं पुच्छि ‘कस्मा इमं पोठेथ’ ति । ‘भतिं दातु न सक्कोती’ ति ।” किं पनस्सा नामं’ ति ।” ‘धनपाली नामा’ ति ।” “‘नामेन धनपाली समानपि भतिमत्तं दातुं न सक्कोती’ ति । धनपालियोपि, अधनपालियोपि दुग्गता होन्ति । नामं नाम पण्णत्तिमत्तं । त्वं पन बालो मञ्जे’ ति ।

पापको तं पि कथं सुणाति । बोधिसत्तो आचरियस्स सन्तिकं आगच्छति वुच्छति च । “आचरिय, नामं नाम पण्णत्तिमत्तं । नामेन सिद्धि नत्थि, कम्मेनेव सिद्धि । अलं मळ अज्जेन नामेन । तदेव मे नामं होतू’ ति ।

(नामसिद्धिजातक - आवश्यक बदल करून)

सहृथ (शब्दार्थ)

नामेन (नपुं. त्रुटीय ए.व.) - नावाने, नाम

माणवको (पुं.) - शिष्य

नाम (अ.) - म्हणजे, म्हणून

एहि (आज्ञार्थ) - येह

होतू (आज्ञार्थ तृ.पु.ए.व.) - व्हावे

याहि (आज्ञार्थ द्वि.पु.ए.व.) - जा, या

आह (ब्रू. भूतकाळ तृ.पु.ए.व.) - म्हणाला

भति - मजुरी, पगार, मोबदला

समाना ('अस' व.का.धा.वि. (स्त्री.प्रथमा, ए.व.) - असणारी

जनपदचारिकं - गावोगाव फिरून

जातिजनं - नातेवाईक

पण्णत्तिमत्तं - ओळखण्यापुरते, व्यवहारापुरते

पण्णत्ति - व्यवहार, ओळख

मत्त - मात्र, पुरते

मञ्जे - वाटते

पोठेय - (पोठ - वर्त.का. द्वि.पु.अ.व.) - मारत आहे

कारेथ - करावे 'कर' प्रयोजक

अवोच ('वच' भूतकाळ, तृ.पु.ए.व.) - म्हणाला

सक्कोती ('सक' व.का.तृ.पु.ए.व.) - शकतो

अत्तनो ('अत्ता' पुं. षष्ठीचे ए.व.) - स्वतःला

दातुं ('दा' - तुमन्त अव्यय) - देणे

अभिरुचितं - आवडीचे

अलं (अ.) - पुरे

गामेन गामं चरति - गावोगाव फिरणे

सुणाति ('सुण' वर्त.का. त्र.पु.ए.व.) - ऐकतो

वत्वा ('वच' त्वान्त अव्यय) - बोलून

निक्षमति - निघाला, बाहेर पडला

कलंकतो - मृत्यू झालेला

अभ्यास *

१. कंसातील शब्दांचे योग्य रूप वापरून वाक्य पूर्ण करा.

- (१) ————— नाम अवमङ्गलं । (अम्ह)
- (२) आचरियो ————— अवोच । (त)
- (३) पापको ————— सुणाति । (कथ)
- (४) अलं मळ अज्जेन ————— । (नाम)

२. रूपे ओळखा.

चरति, सुणाति, करिस्सामि, गच्छति, दातुं

टिप्पणी

- स्वानुभवातून शिष्यांना प्रेरणा देणे.
- प्रत्येकाची ओळख त्याच्या आचरणातून होते.




अदृमो पाठो ।



चत्तारो वलाहकूपमा पुगला ।



समाजात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती आढळतात. बुद्धने त्यांची चार प्रकारे विभागणी केली आहे. या व्यक्तींची माहिती ‘पुगलपञ्चति’ या ग्रंथात सापडते. यातील ‘पुगल’ शब्दाचा अर्थ ‘मानुस’ असा होतो. अशा प्रकारे व्यक्तीचे अथवा माणसांचे ‘पञ्चति’ म्हणजे स्पष्टीकरण. प्रस्तुत गद्य पाठ ‘पुगलपञ्चति’ या ग्रंथातील ‘चतुक्क पुगल पञ्चति’ या विभागातून घेतला आहे.



कतमे चत्तारो वलाहकूपमा पुगला ?

चत्तारो वलाहका — गजिता नो वस्सिता, वस्सिता नो गजिता, गजिता च वस्सिता च नेव गजिता नो वस्सितां । एवमेवं चत्तारोमे वलाहकूपमा पुगला सन्तो संविज्ञमाना लोकस्मिं । कतमे चत्तारो ? गजिता नो वस्सिता, वस्सिता नो गजिता, गजिता च वस्सिता च, नेव गजिता नो वस्सिता ।

कथं च पुगलो गजिता होति नो वस्सिता ? इधकेच्चो पुगलो भासिता होति, नो कत्ता । एवं पुगलो गजिता होति नो वस्सिता । सेव्यथापि सो वलाहको गजिता नो वस्सिता, तथुपमो अयं पुगलो ।

कथं च पुगलो वस्सिता होति नो गजिता ? इधकेच्चो पुगलो कत्ता होति, नो भासिता । एवं पुगलो वस्सिता होति नो गजिता । सेव्यथापि सो वलाहको वस्सिता नो गजिता, तथुपमो अयं पुगलो ।

कथं च पुगलो गजिता च होति वस्सिता च । इधकेच्चो पुगलो भासिता च होति, कत्ता च । एवं पुगलो गजिता च होति वस्सिता च । सेव्यथापि सो वलाहको गजिता च वस्सिता च, तथुपमो अयं पुगलो ।

कथं च पुगलो नेव गजिता होति नो वस्सिता ? इथकेच्चो पुगलो नेव भासिता होति नो कत्ता । एवं पुगलो नेव गजिता होति नो वस्सिता । सेव्यथापि सो वलाहको नेव गजिता नो वस्सिता, तथूपमो अयं पुगलो । इमे चत्तारो वलाहकूपमा पुगला सन्तो संविज्ञमाना लोकस्मिं ।

(पुगलपञ्चति ४. २६)

सद्वर्थ (शब्दार्थ)

वलाहकूपमा (वि.) वलाहक+उपमा - ढगाची उपमा द्यावी असा,
ढगाप्रमाणे असणारा

पुगल (पुं.) - व्यक्ती

गजिता (गज्ज - गज्जति कर्तृवाचक नाम) - गर्जना करणारा

वस्सिता (वस्स-वस्सति कर्तृवाचक नाम) - वर्षाव करणारा

संविज्ञमान (सं+विद व.का.धा.वि.) - विद्यमान असणारे

सन्त ('अस' व का.धा.वि.) - अस्तित्वात असणारा

लोक (पुं.) - जग

भासिता (भास - भासति कर्तृवाचक नाम) - बोलणारा

कत्ता ('करोति'पासून कर्तृवाचक नाम) - काम करणारा

अभ्यास

१. खालील प्रश्नांची मराठीमध्ये उत्तरे लिहा.

- (१) ढग किती प्रकारचे असतात ?
- (२) व्यक्ती किती प्रकारच्या असतात हे या पाठाच्या आधारे लिहा.
- (३) 'चत्तारो वलाहकूपमा पुगला' चे तात्पर्य काय आहे ?


टिप्पणी

- निसर्गाचे अवलोकन करून व्यक्तींच्या गुणदोषांचे विश्लेषण करणे.
- ढगाचे निरीक्षण करून व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे.




नवमो पाठो ।

पुण्णो भिक्खु ।



प्रस्तुत संभाषण सुत्तपिटकातील ‘संयुक्तनिकाय’ या ग्रंथामधून घेतले आहे. महाराष्ट्रातील ‘नालासोफारा’ या प्राचीन व्यापारी बंदराजवळ पुण्ण वास्तव्य करणारा होता. तथागत बुद्धाची कीर्ती ऐकून, प्रेरित होऊन त्यांना भेटण्यासाठी गेला. त्यांचा उपदेश ग्रहण करून प्रब्रजित झाला. परत येत असताना बुद्धाने त्याची कार्यतत्परता, सहनशीलता व अहिंसामूलक विचार पाहून ‘तू धम्म प्रचार कसा करशिल ?’ या विषयीचे संभाषण या पाठात आहे.



बुद्ध

- इमिना त्वं, पुण्ण, मया सङ्खितेन ओवादेत ओवदितो कतस्मिं जनपदे विहरिस्ससी’ ति ?

पुण्ण

- अतिथि भन्ते सुनापरन्तो नाम जनपदे, तथाहं विहरिस्समामी’ ति ।

बुद्ध

- चण्डा खो, पुण्ण, सुनापरन्तका मनुस्सा, फरुसा खो, पुण्ण, सुनापरन्तका मनुस्सा । सचे तं, पुण्ण, सुनापरन्तका मनुस्सा अक्कोसिस्सन्ति, परिभासिस्सन्ति, तथ ते पुण्ण किन्ति, भविस्सती’ ति ?

पुण्ण

- भन्ते, तथ मे एवं भविस्सति – ‘भद्रका, वति’ मे सुनापरन्तका मनुस्सा सुभद्रका वाति’ मे सुनापरन्तका मनुस्सा, यं मे न यिमे पाणिना पहारं देती’ ति । एवमे’ त्थ, भगवा भविस्सति ।

बुद्ध

- सचे पन ते पुण्ण, सुनापरन्तका मनुस्सा पाणिना पहारं दस्सन्ति तथ पन ते, पुण्ण किन्ति भविस्सती’ ति ?

पुण्ण

- भद्रका वति’ मे, सुनापरन्तका मनुस्सा, यं मे न यिमे लेडुना पहारं देन्ती’ ति । एवमे’ त्थ, भगवा भविस्सति ।

बुद्ध

- सचे पन ते पुण्ण, लेडुना पहारं दस्सन्ति ?

पुण्ण

- भद्रका, सुभद्रका वति’ मे मनुस्सा, यं मे न यिमे दण्डेन पहारं देन्ती’ ति । एवमे’ त्थ, भगवा भविस्सति ।

- बुद्ध** - सचे पन ते पहारं देन्ती' ति ?
- पुण्ण** - भद्रका, सुभद्रका वाति' मे मनुस्सा, यं मे न यिमे सत्थेन पहारं देन्ती' ति । एवमे त्थ, भगवा भविसन्ति ।
- बुद्ध** - सचे पन ते सत्थेन पहारं, तिण्हेन सत्थेन जीविता वोरोपन्ती' ति ?
- पुण्ण** - सन्ति खो तस्स भगवतो सावका कायेन अटठीयमा हरायमाना जिगुच्छमाना सत्थहारक परिसेसन्ति, तं मे इदं अपरियिठठज्जेव सत्थहारकं लब्धं ति । एवमे त्थ, भगवा भविस्सति ।
- बुद्ध** - साधु साधु, पुण्ण । सक्रिखस्ससि खो, त्वं पुण्ण, इमिना दमूपसमेन समन्नागतो सुनापरन्तस्मिं जनपदे विहारं कर ।

(३५, ८७, ८८ 'संयुक्त निकाया' मधून आवश्यक फेरबदल करून)

सहस्र (शब्दार्थ)

सङ्घित् (वि.) - संक्षिप्त सार, थोडक्यात

जनपद (पुं.) - राज्य, प्रदेश

चण्ड (वि.) - भयानक रागीट

फरूस (वि.) - कठोर

भद्रक (वि.) - चांगला

लेड्डु (पुं.) - ढेकूळ

सत्थ (नपुं.) - शास्त्र

सन्ति (क्रि.) - आहेत

हरायमाना (क्रि.) - लाजिरवाणे

परियेसति (क्रि.) - शोधणे

दमुपसमेन (पुं.) - संयमाने व शांततेने

ओवाद (पुं.) - उपदेश

सुनापरन्त (पुं.) - कोकण, गुजरात, कठियावड व कच्छचा भूभाग

अक्कोस (पुं.) - अपमान, शिव्याशाप

पाणि (पुं.) - हात

तिण्ह (वि.) - तीक्ष्ण, धारदार

वोरोपिति (क्रि.) - वंचित करणे

सावक (पुं.) - शिष्य

जिगुच्छमाना (वि.) - घृणित

साधु साधु (वि.) - फार उत्तम

समन्नागतो (वि.) - युक्त होऊन

टीप

पुण्ण - ह्यांचा जन्म सुनापरन्त देशातील सुप्पारक पटुणात (बंदरात) झाला होता. व्यापारानिमित्त श्रावस्तीला गेले असताना भगवन्ताचा धम्मोपदेश ऐकून प्रवणित झाले. अर्हतपद प्राप्तीनंतर आपल्या सुनापरन्त प्रान्तात धम्मप्रचार करू लागले.

अभ्यास

१. खालील प्रश्नाचे मराठीमध्ये उत्तर लिहा.

पूर्ण भिक्खूने तथागत बुद्धांच्या प्रश्नांना कसे कसे उत्तर दिले ?

२. रूपे ओळखा.

विहरिस्ससि, भविस्सति, मनुस्सा, विहारं

टिप्पणी

- प्राचीन लोकजीवनाचे अवलोकन करून प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढणे.
- ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नशील असावे.



पञ्जो विभागो – पठमो पाठो ।

मधूर वाचा ।

जागतिक वाङ्मयीन दर्जा प्राप्त असलेल्या पालि तिपिटकातील ‘सुत्तपिटका’मध्ये ‘खुद्दकनिकाय’ या ग्रंथाचा समावेश होतो. ‘खुद्दकनिकाय’ ग्रंथामध्ये लहानमोठे १५ ग्रंथ असून ‘धम्मपद’ हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.

प्रस्तुत पद्धती ‘धम्मपद’ या ग्रंथातून घेतला आहे. मधुरवाचा ही बुद्धवाणी असून यामध्ये नैतिकमूल्य व सामाजिक मूल्यांचे संवर्धन केले आहे.

सब्बे तसन्ति दण्डस्स, सब्बेसं जीवितं पियं ।
अत्तानं उपमं कत्वा, न हनेय्य न घातये ॥१॥


यो च बुद्धं च धम्मं च सङ्घं च सरणं गतो ।
चत्तारि अरियसच्चानि सम्मप्पञ्चाय पस्सति ॥२॥

अक्कोधेन जिने कोधं, असाधुं साधुना जिने ।
जिने कदरियं दानेन, सच्चेनालिकवादिन ॥३॥

सुरामेरयपानं च यो नरो अनुयुज्जति ।
इधेवमेसो लोकस्मिं मूलं खणति अत्तनो ॥४॥

न तेन थेरो होति येनस्स पलितं सिरो ।
परिपक्को वयो तस्स मोघजिण्णो’ ति वच्चति ॥५॥

यम्हि सच्चं च धम्मो च अहिंसा संयमो दमो ।
स वे वन्तमालो धीरो थेरो’ ति पवुच्चति ॥६॥



न मुडकेन समणो अब्बतो अलिकं भणं ।
 इच्छालोभसमापनो समणो किं भविस्सति ॥७॥
 न तेन अरियो होति येन पाणानि हिसति ।
 अहिंसा सब्बपाणानं अरियो' ति पवुच्चति ॥८॥
 यथापि भमरो पुर्फं वण्णगन्धं अहेठयं ।
 पलेति रसमादाय एवं गामे मुनी चरे ॥९॥
 चन्दनं तगरं वा पि उप्पलं अथ' वस्सिकी ।
 एतेसं गन्धजातान सीलगन्धो अनुत्तरो ॥१०॥

(धम्पद - निवडक गाथा)

सद्यथ (शब्दार्थ)

तसन्ति (क्रि.) - घावरतात

कत्वा (कर, पूर्वकालवाचक त्वान्त अव्यय) - कर

न हनेय - मारू नये

अहेठयं - इजा न करता

अदाय - घेऊन

गाम (पुं.) - गाव

जिने - जिंकावे

कदरियं (नपुं.) - कंजूष

अलीकवादी (वि.) - खोटे बोलणारा

पलित सिरो - पांढरे केस झाल्याने

वन्तमल (वि.) - चित्तमळ बाहेर काढले आहे

अनुत्तरो (वि.) - सर्वोत्तम

अब्बतो (वि.) - ब्रत न पाळणारा

अलिकंभण - खोटे बोलणारा

वण्णगन्धं (पुं.) - वर्ण आणि गंध

घातये - मारायला लावू नये

सम्पदज्ञाय (स्त्री.) - योग्य विचाराने

चरति (क्रि.) - फिरणे

उप्पल (नपुं.) - कमळ

वस्सिकी (स्त्री.) - जाई

तगर (नपुं.) - तगर

गन्धजातानं (नुपुं.) - सुगन्धप्रकार

सीलगन्ध (नपुं.) - शीलगन्ध

अभ्यास

१. खालील प्रश्नांची मराठीमध्ये उत्तरे लिहा.

- (१) खरा वयवृद्ध कोणाला म्हणावे ?
- (२) मधुरवाचा कशाला म्हणावे ?

२. खालील पालि शब्दांचे पालित विरुद्धार्थी शब्द लिहा.

कोथ, सच्च, अहिंसा, पिय

टिप्पणी

- सामाजिक, नैतिक मूल्यांची ओळख करून देणे.
- बुद्धवचनाची महती जाणून अंगीकार करणे.



दुतियो पाठे ।

सोपाको थेरो ।



सोपाक स्थविर श्रावस्तीमधील दरिद्री मातेचा पुत्र होता. त्याची माता प्रसववेदनांनी दीर्घकाळपर्यंत मूर्च्छितावस्थेत राहिल्याने तिच्या नातलगांनी तिला मृत समजून उत्तरक्रियेसाठी स्मशानात नेले. वादळवारा व पावसाने त्रस्त नातलग उत्तरक्रिया न करताच परत निघून गेले. तेवढ्यात मुलाचा जन्म झाला व त्याची आई तल्काळ मरण पावली. स्मशानपाळाने त्याचे पालनपोषण केले. तो त्याच्या 'सुपिय' नावाच्या मुलाबरोबर वाढला. स्मशानपाळाने त्याला दत्तक घेतले. स्मशानात जन्म झाल्यामुळे त्याला 'सोपाक' नाव मिळाले. सोपाक भिक्खुसंघात प्रविष्ट होऊन अर्हत झाले. बुद्धसहवास व बुद्धसंवादाचे वर्णन त्यांनी येथे केले आहे.

दिस्वा पासादछायायं, चङ्गमन्तं नरुत्तमं ।

तथं नं उपसङ्गम्म, वन्दिसं पुरिसुत्तमं ॥१॥

एकंसं चीवरं कल्वा, संहरित्वान पाणयो ।

अनुचङ्गमिस्सं विरजं, सब्बसत्तानमुत्तमं ॥२॥

ततो पञ्चे अपुच्छि मं, पञ्चानं कोविदो विदू ।

अच्छम्भी च अभीतो च, व्याकासि सत्थुनो अहं ॥३॥

विस्सज्जितेसु पञ्चेसु, अनुमोदि तथागतो ।

भिक्खुसङ्गं विलोकेत्वा, इमं मत्थं अभापसथ ॥४॥

लाभा अङ्गानमगधानं, येसायं परिभुज्जति ।

चीवरं पिण्डपातश्च, पच्चयं सयनासनं

पच्चुट्टानश्च सामीचिं, तेसं लाभा' ति च ब्रवी ॥५॥

अज्जतगे' मं सोपाक, दस्सनायोपसङ्गम् ।

एसा चे' व ते सोपाक, भवतु उपसम्पदा ॥६॥

जातिया सत्तवस्सोहं, लङ्घान उपसम्पदं ।

धारेमि अन्तिम देहं, अहो धर्मसुधर्मता' ति ॥७॥

(थेरागाथा)

सद्यथ (शब्दार्थ)

दिस्वा (पूर्वकाळवाचक अव्यय) - पाहून

पासादछाया (स्त्री.) - प्रासादाची सावली

विसज्जित - प्रश्नांचे दिलेले उत्तर

व्याकासि (क्रि.) - स्पष्ट करणे, सांगणे, उत्तर देणे

चङ्गमन्तं - चिंतन करीत येरझारा घालताना

अनुमोदि (क्रि.) - अनुमोदन केले

नुरत्तम (पुं.) - नरश्रेष्ठ

पुरिसुत्तम (पुं.) - पुरुषोत्तम

एकंसं - एका खांद्यावर

संहरित्वान (पूर्वकाळवाचक त्वान्त अव्यय) - एकत्र करून, जोडून

विरज (वि.) - निर्मल

सब्बसततानमुत्तम (वि.) - सर्व प्राण्यांमध्ये श्रेष्ठ

भवतु (क्रि.) - होवो

उपसम्पदा (स्त्री.) - भिक्खू-पदाची आजन्म दीक्षा

अच्छम्भी (वि.) - अविचल

अभीत (वि.) - भयरहित

धम्मसुधम्मता - सद्धम्माचा प्रभाव

विलोकेत्वा (पूर्वकाळवाचक त्वान्त अव्यय) - मागे वळून पाहून,

विलोकन करून

पिण्डपात (पुं.) - अन्न

पच्यय (पुं.) - प्रत्यय, औषध

पच्युद्गान (नपुं.) - आदर-सत्कारार्थ उभे राहणे

सामीचि (स्त्री.) - योग्य मैत्रीपूर्ण वर्तन

अज्जतगे - यानंतर, आजपासून पुढे

कोविद (वि.) - कुशल, पारंगत

विदू - विद्वान

जातिया - जन्मापासून

अन्तिमदेह (पुं.) - शेवटचा जन्म

अभ्यास

१. खालील प्रश्नांची मराठीमध्ये उत्तरे लिहा.

- (१) सोपाक स्थविराचा जीवनवृत्तांत थोडक्यात लिहा.
- (२) थेरगाथा ग्रंथाविषयी माहिती लिहा.

टिप्पणी

- सामाजिक समता स्थापन करणे आणि समाज-सुधारकांचे कार्य सांगणे.
- समता प्रस्थापित करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करणे.



ततियो पाठो ।



महापजापति गोतमी ।



प्रस्तुत पद्य पाठ 'थेरीगाथा' या ग्रंथातून घेतला आहे. या ग्रंथात ७३ थोर स्त्रियांचे स्वकथन शब्दबद्ध केले आहेत. थेरीगाथा हा ग्रंथ 'जगातल्या आद्य कवयित्रींचे भावस्पंदन' आहे. या ग्रंथाला प्राचीनकालीन महिलांच्या स्वातंत्र्याचा दस्तावेज म्हणून संबोधतात. बुद्ध उपदेशाने स्त्रियांचे जीवन कसे उंचावले आणि अर्हतपदाला पोहोचल्यावर जीवनात उच्च प्रतीचा आनंद झाल्यावर स्वकथने केलेली आहेत. बुद्धाच्या प्रेरणेने महापजापतीने पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनासुद्धा प्रव्रज्येचा अधिकार मिळावा या न्याय्य मागणीसाठी लाँगमार्च काढून तो अधिकार प्राप्त केला आणि स्त्रीपुरुष समतेचे पुरस्कर्ते असणाऱ्या बुद्धाने भिक्खूणी संघाच्या स्थापनेस अनुमती दिली. भिक्खूणी होण्याचा पहिला सन्मान महापजापतीला मिळाला. या पाठात तिने दुक्खमुक्त होवून स्वकथन केले आहे.

"बुद्धवीर नमो त्यथु, सब्बसत्तानं मुत्तमं ।
यो मं दुक्खा पमोचेसि, अञ्ज श्च बहुकं जनं ॥
सब्बदुक्खं परिज्ञातं, हेतुतण्हा विसोसिता ।
भावितो अरियद्विङ्गिको मग्गो, निरोधो फुसितो मया ॥
माता पुत्तो पिता भाता, अच्यिका च पुरे अहुं ।
यथाभुच्चं मजानन्ती, संसरिहं अनिब्बिसं ॥
दिद्धो हि मे सो भगवा, अन्तिमोऽयं समुस्सयो ।
विक्खीणो जातिसंसारो, नत्थि दानिं पुनव्वभवो ॥
आरद्धविरिये पहिपते, निच्चं दल्हपरक्कमे ।
समग्गे सावके पस्से, एसा बुद्धानं वन्दना ॥
बहून वत अत्थाय, माया जनयि गोतमं ।
व्याधिमरणतुन्नानं, दुक्खक्खन्धं व्यपानुदिं" ति ॥

(थेरीगाथा)

सहस्र (शब्दार्थ)

नमोत्यं त्यु (नमोते+अत्थु) - त्याला वंदन असो
मुच (मञ्चति) (क्रि.) - मुक्त करणे
परिज्ञात (वि.) (परि+ज्ञात) - संपूर्णपणे जाणले
अरियद्विङ्गिको (अरिय+अद्व+अङ्गिको) - आर्य अष्टांगिक मार्ग
अच्यिका (स्त्री.) - आर्या, संगोपन करणारी
संसरिहं (संसरि+अहं) - मी भटकत राहिले

सब्बसत्ता (पुं.) - (सब्ब+सत्त) - सर्व प्राणी
अञ्जज्ञ (अञ्जं+चं) - आणि दुसऱ्या
हेतुतण्हा (स्त्री.) (हेतु+तण्हा) - तृष्णेचे कारण
निरोधं (पुं.) - नष्ट करणारा
यथाभुच्चं (अ.) (यथा+भुच्चं) - वास्तविकता
अनिब्बिस (अ.) - सतत

अन्तिमो' यं (अन्तिमो+अयं) - हा शेवटचा

आरब्दविरिय (वि.) (आरब्द+विरिय) - प्रयत्नशील

निचं (अ.) - नित्य, सतत

समग्र (वि.) - समग्र, संपूर्ण

वन्दना (स्त्री.) - उपदेश, मार्गदर्शन, नमस्कार

व्याधिमरणतुन्नानं (व्याधि+मरण+तुन्नानं) - दुःख, मृत्यू यांनी परिपूर्ण

समुस्सय (पु.) - समूह, एकत्रित रूप, शारीर, जन्म

पहितत्त (वि.) - संयमी

दल्हपरक्कम (वि.) (दल्ह+परक्कम) - दृढ पराक्रम

सावक (पु.) - श्रावक, उपासक

जनयि (क्रि.) - जन्म दिला

दुक्खखक्खन्ध (दुक्ख+खन्धं) - दुःख समूह

व्यपानुदि (क्रि.) - (वि+अप+नुद) - नाश केला

टीप

महापजापति गोतमी - देवदह नगरातील अंजन शाक्याच्या मुलीचे नाव महापजापति होते. ही सिद्धार्थाची आई(महामाया)ची धाकटी बहीण होती. दोघींचेही लग्न राजा शुद्धोदनाबरोबर झाले. सिद्धार्थ जन्माच्या वेळी सातव्याच दिवशी महामाया मरण पावली. तेव्हा महापजापतिनेच सिद्धार्थाचे पालन-पोषण केले. शुद्धोदनाच्या मृत्युनंतर महापजापतिने संसार त्यागण्याची इच्छा प्रगट केली, परंतु तथागतांनी प्रारंभी अनुमती दिली नाही. आनंदाच्या आग्रहास्तव तथागतांनी अनुमती दिली. इतर स्त्रियांबरोबर सर्वप्रथम महापजापति प्रव्रजित झाली आणि भिक्खूणींचा वेगळा संघ प्रस्थापित झाला. गोतमवंशीय असल्यामुळे महापजापति गोतमी असे नाव रूढ झाले.

अभ्यास

१. खालील प्रश्नाचे मराठीमध्ये उत्तर लिहा.

(१) महापजापति गोतमीचा जीवनवृत्तान्त लिहा.

टिप्पणी

- बुद्धाच्या उपदेशाने प्रेरित होऊन स्त्रियासुद्धा भिक्खूणी संघाची स्थापना करून दुक्खमुक्त होतात.
- 'असियदुडिको मागो' आणि 'नस्थि दानि पुनव्यवो' संकल्पना समजून घेणे.



चतुर्थो पाठे ।

कसिभारद्वाज सुत्तं !



जागतिक वाड्मयीन दर्जा प्राप्त असलेल्या ‘पालि तिपिटका’तील ‘सुत्तपिटका’मध्ये ‘खुदकनिकाय’ या ग्रंथाचा समावेश होतो. खुदकनिकाय ग्रंथामध्ये १५ ग्रंथांचा अंतर्भाव होत असून त्यापैकी ५वा ग्रंथ ‘सुत्तनिपात’ होय. हा ग्रंथ अत्यंत प्राचीन ग्रंथ म्हणून वाखाणण्यात आलेला आहे.

प्रस्तुत पद्यपाठ ‘सुत्तनिपात’ मधून घेतला आहे. यामध्ये कसिभारद्वाज ब्राह्मण व तथागत बुद्ध यांचा शोतीविषयी संवाद आहे. मीसुद्धा तुळ्यासारखाच एक शेतकरी आहे. मी मनाची मशागत करतो आणि या शोतीपासून चिरंतन फळ प्राप्त करतो.

“कस्सको पटिजानासि, न च पस्साम ते कसिं ।

कसिं नो पुच्छितो ब्रूहि, यथा जानेमु ते कसिं” ॥१॥

“सद्धा बीजं तपो वुद्धि, पञ्जा मे युगनङ्गलं

हिरि ईसा मनो योत्तं, सति मे फालपाचनं ॥२॥

कायगुत्तो वचीगुत्तो, आहारे उदरे यत्तो ।

सच्चं करोमि निदानं, सोरच्चं मे पमोचनं ॥३॥


विरियं मे धुरधोरच्छं, योगक्खेमाधिवाहनं ।

गच्छति अनिवत्तन्तं, यथ गन्त्वा न सोचति ॥४॥

एवमेसा कसी कट्टा, सा होति अमतफ्ला ।

एतं कसिं कसित्वान, सब्बदुक्खा पमुच्चर्ती” ति ॥५॥

(सुत्तनिपात)



सद्गत (शब्दार्थ)

कस्सवो पटिजानसि - (स्वतःला) शेतकरी म्हणवतोय
कसिं (स्त्री.) - शेती, कृषी
ब्रूहि (ब्रूति क्रि.) - साग
वुद्धि (स्त्री.) - वर्षा, पाऊस
युगनझलं (नपुं.) - जोखड, नांगर
ईसा (स्त्री.) - चाबूक
योतं (नपुं.) - जोखड, जू
धुरधोरङ्घ (नपुं.) - जोखडाला बांधलेला बैल
कसित्वान (पूर्वकाळवाचक त्वान्त अव्यय) - नांगरून

पस्साम (दिस) व.का.प्र.पु.अ.) - आम्ही पाहतो
पुच्छितो (वि.) - विचारलेला
यथाजानेमु (जानति क्रि.) - ज्या प्रकारे कळेल
पञ्जा (स्त्री.) - ज्ञान, बुद्धी
हिरि (स्त्री.) - वाईट कृत्याबद्दल वाटणारी लाज
निहानं (नपुं.) - कापणी यंत्र
सोरचं (नपुं.) - नम्रता, विनयशीलता
अनिवत्तन (वि.) - न परतणाऱ्याला

अभ्यास

१. खालील प्रश्नांची मराठीमध्ये उत्तरे लिहा.

- (१) शेतकऱ्याला शेतीसाठी कोणत्या साधनांची आवश्यकता असते ?
- (२) मनाची मशागत करताना कोणती अवजारे तथागत बुद्धांनी वापरली आहेत ?

टिप्पणी

- शेतकऱ्यांना बुद्धाने सरळ व सोप्या भाषेत धम्माची शिकवण दिली.
- सद्गा, तपो, पञ्जा, सति अर्थ समजून घेऊन अंगीकार करणे.



परिशिष्ट - १

टीपा -

- १) पब्जा/पब्ज्जा
- २) चरियं
- ३) तिसरण

व्याकरण

समास

दोन अथवा दोहोपेक्षा अधिक शब्दांना एकत्र केल्यावर तो शब्द लहान करण्याकरिता विभक्तीचा लोप करून जो एक शब्दसमूह केला जातो त्याला समास म्हणतात.

पालि भाषेत समास सहा आहेत —

- | | |
|---------------------------|---------------------------|
| (१) अव्ययिभाव = अव्ययीभाव | (२) तप्पुरिस = तत्पुरुष |
| (३) कम्मधारय = कर्मधारय | (४) बहुव्वीहि = बहुत्रीहि |
| (५) किरियथ = क्रियार्थ | (६) द्रन्द = द्रन्द्व |

तत्पुरुष समास - (अमादि) प्रथमा विभक्ति सोडून इतर विभक्तींमधील विभक्ती चिन्हांचा लोप होतो तेव्हा तत्पुरुष समास होतो.
उदाहरणार्थ —

विभक्ती	विग्रह	समास	अर्थ
दुतिया	गामं गतो	गामगतो	गावाला गेलेला
दुतिया	कुम्भं करोति	कुम्भकारो	कुंभार
ततिया	उरसा गच्छति	उरगो	साप
ततिया	पादेहि पिबति	पादपो	झाड
ततिया	पितुना सदिसो	पितुसदिसो	पित्याप्रमाणे
चतुर्थी	धम्मसं देव्यं	धम्मदेव्यं	धर्माला देण्यायोग्य
चतुर्थी	रजनाय दोणि	रजनदोणि	रंगविण्याचे भांडे
पञ्चमी	चोरेहि भयं	चोरभयं	चोरापासून भय
छट्टी	रुक्खसं साखा	रुक्खसाखा	झाडाची फांदी
छट्टी	रज्जो पुरिसो	राजपुरिसो	शिपाई
सत्तमी	वने चरति	वनचरो	वनात फिरणारा

बहुव्याहि (अञ्जत्थ)

ज्या समासातील शब्द विशेषण होऊन तिसऱ्याच शब्दाचा संकेत प्रकट करतात तेव्हा त्यांना बहुव्याहि समास म्हणतात. उदाहरणार्थ –

विग्रह	समास	अर्थ	विग्रह	समास	अर्थ
बहूनि धनानि यस्स सो	बहुधनो	श्रीमंत	जितानि इंद्रियानि यस्स सो	जितिन्द्रियो	मुनी
लम्बा कण्णा यस्स सो	लम्बकण्णो	लांब कानाचा	वजिरं पाणिम्हि यस्स सो	वजिरपाणि	वज्रपाणी (इंद्र)
समानं उदरं यस्स सो	सोदरियो	(सक्खा) भाऊ	मना सेट्ठा एतेसं इति	मनोसेट्ठा	धर्म
उदकं पीयते अस्मिं इति	उदपानं	पाणवठा			

द्वन्द्व (चत्थ)

दोन अथवा जास्त शब्दांतील ‘च’ (आणि) चा लोप करून जो समास तयार होतो त्याला ‘द्वन्द्व’ समास म्हणतात. द्वन्द्वसमास दोन प्रकारचे आहेत – १) समाहार, २) इतरेतर

१) **समाहार :** दोन संज्ञा समासांत येऊन ‘च’ ने जोडल्यावर अर्थ प्रगट करतात, आणि एका समाहाराचा (समूहाचा) बोध करतात, तेव्हा तो समाहार द्वन्द्व समास होतो. हा समास नपुंसकलिंगी असतो.

मुखं च नासिका च	मुखनासिकं	गीतं च वादितं च	गीतवादितं
युगं च नङ्गलं च	युगनङ्गलं	असि च चम्मं च	असिचम्मं
अहिं च नकलं च	अहिनकुलं	डंसो च मकसो च	डंसमकसं
विजा च चरणं च	विजाचरणं	दासि च दासं च	दासिदासं
कण्हो च सुक्को च	कण्णासुक्कं		

२) **इतरेतर :** जेव्हा समासातील दोन्ही पदे प्रधान असतात तेव्हा त्यांस इतरेतर द्वन्द्व समास म्हणतात.

चन्दिमा च सुरियो च	चन्दिमसुरिया	समणो च ब्राह्मणो च	समणब्राह्मणा
माता च पिता च	मातापिता	जाया च पति च	जयपती
पिता च पुत्रो च	पितापुत्रो		

१) **समाहार-इतरेतर :** खालील समास समाहार आणि इतरेतर दोन्ही आहेत.

सांकं च सालं च	सांकसालं	गो च महिसं च	गोमहिसं
अजो च एळको च	अजेळकं	हिरञ्जं च सुवर्णं च	हिरञ्जसुवर्णं
सालि च यवकं च	सालियवकं	कासि च कोसलं च	कासिकोसलं

सर व्यञ्जना च वर्गीकरण (स्वर-व्यंजनांचे वर्गीकरण)
सर (स्वर)

स्वरांचे तीन भागांमध्ये वर्गीकरण करण्यात येते. कच्चायन व्याकरणानुसार ते पुढील प्रमाणे आहेत. जसे – १) रस्स सर २) दीघ सर ३) मज्जिम सर

रस्स सर

अ, इ, उ

दीघ सर

आ, ई, ऊ

मज्जिम सर

ए, ओ

व्यञ्जना

एकारो	वर्गो	कठोर	मुद्र	अनुनासिक
१) कण्ठ्य	-	क-वर्गो	क, ख	ग, घ
२) तालव्य	-	च-वर्गो	च, छ	ज, झ
३) मुर्द्धन्य	-	ट-वर्गो	ट, ठ	ड, ढ
४) दन्त्य	-	त-वर्गो	त, थ	द, ध
५) ओष्ठ्य	-	प-वर्गो	प, फ	ब, भ
६) अन्तः	—		य, र, ल, व, ळ	
७) उष्माक्षर	—		स	
८) प्राणध्वनी	—		ह	
९) निंगहीत	—		अं	

वर्णनमाला (वर्णमाला)

आपल्या मुखातून जे मूळ ध्वनी बाहेर पडतात त्यांना वर्ण (वर्ण) असे म्हणतात. पालि भाषेमध्ये कच्चायन व्याकरणानुसार एकूण ४१ तर मोगल्लायन व्याकरणानुसार एकूण ४३ वर्ण आहेत. ज्यामध्ये कच्चायन व मोगल्लायन व्याकरणानुसार क्रमशः ८ व १० स्वर असून ३३ व्यंजने आहेत. त्यांचे वर्गीकरण पुढील प्रमाणे आहे –

सर (स्वर)

कच्चायन व्याकरणानुसार आठ स्वर आहेत. जसे – अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ओ
तर मोगल्लायन व्याकरणानुसार दहा स्वर आहेत. जसे – अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ

व्यञ्जना (व्यंजने)

१) कण्ठ्य	- क, ख, ग, घ, ड	२) तालव्य	- च, छ, ज, झ, झ
३) मुर्द्धन्य	- ट, ठ, ड, ढ, ण	४) दन्त्य	- त, थ, द, ध, न
५) ओष्ठ्य	- प, फ, ब, भ, म	६) अन्तःस्थ	- य, र, ल, व, ळ
७) उष्माक्षर	- स	८) प्राणध्वनी	- ह
९) निंगहीत (अनुस्वार)	- अं		

सर परिवर्तन (स्वर परिवर्तन)

१) मराठीतील/संस्कृतमधील ऋ, , , लू, ऐ, औ, अ: हे स्वर पालिभाषेत आढळत नाहीत. ‘ऋ’ बदल काही ठिकाणी ‘अ’, काही ठिकाणी ‘इ’ आणि काही ठिकाणी ‘उ’ होतो.

ऋ - अ = कृषि - कसि, घृत - घत, मृत - मत, शृंखला - संखला.

ऋ - इ = कृमि - किमी, ऋण - इण, शृंग - सिंग, तृण - तिण.

ऋ - उ = ऋतु - उतु, ऋषभ - उसभ, मृदु - मुदु, मृषा - मुसा.

२) लू - मराठीत/संस्कृतमध्ये फार क्वचितच ठिकाणी आढळतो. पालि भाषेत त्याचा सर्वथा अभाव आहे.

- ३) ऐ - ए = तैल - तेल, ऐरावत - एरावत, शैल - सेल, वैशाख - वेसाख
 ऐ - इ = ऐश्वर्य - इस्मारिय, सैन्धव - सिन्धवी, वैभव - विभवो
- ४) औ - ओ = औषध - ओसध, गौतम - गोतम, पौर - पोर, औदारिक - ओदारिक
 औ - अ = सौम्य - सम्म औ - आ = गौरव - गारव
 औ - उ = मौत्तिकं - मुत्तिकं, औद्धत्व - उद्धत्व, औत्सुक्यं - उस्मुक्कं

व्यंजन परिवर्तन (व्यंजन परिवर्तन)

१) पालिमध्ये 'श' आणि 'ष' उपयोगात आणला जात नाही. त्याएवजी 'स' चा उपयोग केला जातो.

श, ष - स = शेष - सेस, आकाश - आकास श, ष - छ = शावक - छापक, षष्ठ = छट्ट

२) पालिभाषेत कोणतेही पद हलन्त (व्यंजनात) नसते. अशा अन्त्य व्यंजनाचा लोप केला जातो.

भगवा(न्) - भगवा, गुणवा(न्) - गुणवा, याव(त्) - याव, विद्यु(त्) - विज्ञु, पश्चा(त्) - पच्छा.

३) पालि भाषेत अन्त्य 'म' च्या स्थानी नेहमी अनुस्वार असतो.

चितम् - चितं, सत्यम् - सच्चं, तीर्थम् - तिथं

४) पालिभाषेत विसर्गाचा (:) चा लोप झाला आहे. संस्कृतातील अकारान्त पदाच्या शेवटी जो विसर्ग असतो त्याच्या जागी पालिमध्ये 'ओ' होतो. इतर ठिकाणी विसर्गाचा अभाव असतो.

बुद्धः = बुद्धो, कः - को, एषः - एसो.

५) विसर्गाच्या पुढे जर स, ज्ञ, ष असेल तर विसर्गाच्या स्थानी 'स' होतो.

दुःसह - दुस्सह, निःशोक - निस्सोक

६) पालिभाषेत 'रेफ (रफार)' चा अभाव आहे. ब्राह्मण - बामण, ब्रह्म - बम्हा

अ) सर्व ठिकाणी संयुक्त व्यंजनातील 'र'चा लोप होतो व उरलेला वर्ण द्वित्व पावतो.

कर्ण - कण्ण, पर्ण - पण्ण, कर्म - कम्म, चक्र - चक्क, चर्म - चम्म, धर्म - धम्म, सर्व - सब्ब

आ) संस्कृत/मराठी मधील शब्दाच्या आरंभी 'र'युक्त जोडाक्षर असल्यास पालित त्या 'र' चा लोप होतो. परंतु उरलेला वर्ण द्वित्व पावत नाही.

ग्राम - गाम, प्रजा - पजा, ग्रंथ - गंथ, प्रिय - पिय, प्रकार - पकार, प्रपंच - पपंच.

इ) 'र्य' बदल 'रिय' होतो व 'र्य' मागील दीर्घ स्वर न्हस्व होतो.

भार्या - भरिया, सूर्य - सुरिय, आर्य - अरिय, कदर्य - कदरिय.

७) अ) दीर्घ स्वराच्या पुढे संयुक्त व्यंजन किंवा अनुस्वार आल्यास दीर्घ स्वर न्हस्व होतो.

मार्दव - मद्विं, तीर्थ - तिथं, ईश्वर - इस्मर, पराक्रम - परक्कम, कुर्म - कुम्म

शालम् - सालं, नदीम् - नदिं

आ) न्हस्व स्वरातील अनुस्वाराचा लोप होउन तो न्हस्व स्वर दीर्घ होतो व दीर्घ स्वरावर अनुस्वार आला असेल तर तो दीर्घ स्वर न्हस्व होतो.

सिंह - सीह, विंशति - वीसति, संदंश - संडास, मांस - मंस, पांशु - पंसु

८) पदातील आदि 'क्ष' चा 'ख' होतो.

क्षीरं - खीरं, क्षेम - खेम

९) पदातील मध्य 'क्ष'चा काही ठिकाणी 'ख' तर काही ठिकाणी 'छ' होतो.

दक्षिण - दक्षिण, मोक्ष - मोक्ख, पक्ष - पच्छ, अक्षि - अच्छि, अक्षिख

१०) 'ड', 'ढ' चा अनुक्रमे 'ळ' किंवा 'ळ्ह' होतो.

दाडिम - दाळिम, गुड - गुळ, बोडस - सोळस, क्रीडा - कीळा, तडाग - तळाक, आषाढ - आसाळह

११) जोडाक्षरात शेवटचे व्यंजन 'म', 'न', 'य' किंवा 'व' असेल तर त्याचा लोप होतो व उरलेल्याचे द्वित्व होते.

युग्म - युग्म, नग्न - नग्न, सौम्य - सम्म, अध्वा - अद्वा.

परंतु म, न, य, व हे वर्ण 'ह' शी संयुक्त असतील तर त्याचा लोप होत नाही, पण म, न, य, व बदलते.

सह्य - सह्य, वह्नि - वन्हि, परंतु 'ब्राह्मण' व 'ब्रह्म' या ऐवजी 'बाह्यण', 'बह्य' होतात.

१२) जोडाक्षरातील 'व' चा 'ब' होतो व त्याचे द्वित्व होते.

सर्व - सब्ब, पर्वत - पब्बत

१३) जोडाक्षरांचे पालि शब्दातील इतर काही बदल पुढील प्रमाणे आहेत.

अ.क्र.	जोडाक्षर	शब्दारंभी	शब्दामध्ये
१)	त्य, भ्य, घ्य, ध्य	च, छ, ज, झ त्याग - चाग युति - जुति ध्यान - झान	च्य, छ्य, ज्य, झ्य नृत्य - नच्य मद्य - मज्ज तथ - तच्छ
२)	स्त, स्थ, ष्ठ	थ, ट, ठ, द्ठ स्तुति - थ्रुति स्थान - ठान	गृहस्थ - गहटठ काष्ठ - कट्ठ
३)	श्व, प्स, त्स	—	च्छ आश्वर्य - अच्छरिय अप्सरा - अच्छरा वत्स - वच्छ
४)	ष्क, स्क, क्ष	ख स्कन्ध - खन्ध शान्ति - खन्ति	क्ख भिक्षु - भिक्खु शुष्क - सुक्ख
५)	क्ष	छ क्षुष्ठ - छुष्ठ	च्छ इक्षु - उच्छु
६)	स्प, घ्य	फ स्पदन - फंदन	प्फ पुष्प - पुफ्फ
७)	न्य, ण्य, झ	ज न्याय - जाय	ज्ज कन्या - कज्जा प्रज्ञा - पज्जा अरण्य - अरज्ज
८)	ण्ण	—	ण्ह उण्ण - उण्ह

धातुरूपाविषयी माहिती (काळ)

- १) क्रियावाचक शब्दाला 'धातू' म्हणतात. पालिभाषेत हे धातू १) परस्मैपद (परस्मैपद) व २) अत्तनोपद (आत्मनेपद) असे दोन पद प्रकारात विभागले गेले आहेत. मूळ धातूला परस्मैपदाचे प्रत्यय लावून क्रियापद बनवता येते. मात्र संस्कृतातील अनेक आत्मनेपदी धातू पालिभाषेत परस्मैपदी मानून चालवले जातात. एकंदरीत पालिभाषेत आत्मनेपदी क्रियापदांची रूपे कमी आहेत.
- २) प्रामुख्याने पालिमध्ये परस्सपदाचा उपयोग करण्यात येतो. आत्मनेपद कर्मणि प्रयोग व कवितेत उपयोगात येते.
- ३) पालिभाषेत द्विवचन नसल्याने क्रियापद एकवचनी किंवा अनेकवचनी असते.
- ४) पालि व्याकरणात अनुक्रमे तीन पुरुष आहेत. पालि व मराठी व्याकरणातील पुरुषांमध्ये खालीलप्रमाणे क्रम आहेत-

पालि	मराठी
उत्तम पुरिस	प्रथम पुरुष
मज्जिम पुरिस	द्वितीय पुरुष
पठम पुरिस	तृतीय पुरुष

- ५) काळ व अर्थवाचक काही पालि संज्ञा पुढील प्रमाणे —

पालि	मराठी
१) पच्चुपन कालो	वर्तमानकाळ
२) हीव्यत्तनी /अतीत कालो	भूतकाळ
३) भविस्सन्ती /अनागत कालो	भविष्यकाळ

पच्चुपन कालो (वर्तमानकाळ)

वर्तमानकाळी परस्मैपदी प्रत्यय पुढील प्रमाणे

			'पच' - शिजविणे			'अस' - असणे		
पुरिस	एकवचन	अनेकवचन	पुरिस	एकवचन	अनेकवचन	पुरिस	एकवचन	अनेकवचन
उत्तमपुरिस	मि	म	उत्तमपुरिस	पचामि	पचाम	उत्तमपुरिस	अथि	सन्ति
मज्जिमपुरिस	सि	थ	मज्जिमपुरिस	पचसि	पचथ	मज्जिमपुरिस	अस्सि	अथ्थ
पठमपुरिस	ति	अन्ति	पठमपुरिस	पचति	पचन्ति	पठमपुरिस	अस्मि, अम्हि	अस्म, अम्ह

(खाद, नम, गच्छ, वस, कस इत्यादी धातू 'पच' प्रमाणे चालतात.)

हीव्यत्तनी (भूतकाळ)

भूतकाळी परस्मैपदी प्रत्यय पुढीलप्रमाणे चालतात —

			'खाद' - खाणे		
पुरिस	एकवचन	अनेकवचन	पुरिस	एकवचन	अनेकवचन
उत्तमपुरिस	इं	इम्ह	उत्तमपुरिस	खादिं	खादिम्ह
मज्जिमपुरिस	इ	इत्य	मज्जिमपुरिस	खादि	खादित्य
पठमपुरिस	इ	इंसु, ऊं	पठमपुरिस	खादि	खदिसु, खादुं

(कीळ, हस, लभ, गच्छ, वस इत्यादी धातू 'खाद' प्रमाणे चालतात.)

भविस्सन्ती/अनागतकालो (भविष्यकाळ)

भविष्यकाळी परस्मैपदी प्रत्यय पुढीलप्रमाणे चालतात –

			'पठ' - शिकणे		
पुरिस	एकवचन	अनेकवचन	पुरिस	एकवचन	अनेकवचन
उत्तमपुरिस	इस्सामि	इस्साम	उत्तमपुरिस	पठिस्सामि	पठिस्साम
मज्जिपुरिस	इस्ससि	इस्सथ	मज्जिपुरिस	पठिस्ससि	पठिस्सथ
पठमपुरिस	इस्सति	इस्सन्ति	पठमपुरिस	पठिस्सति	पठिस्सन्ति

(लभ, गच्छ, नम, वस, कस इत्यादी धारू 'पठ' प्रमाणे चालतात.)

सन्धी

एकापुढे एक येणारे जवळजवळचे वर्ण एकत्र जोडण्याच्या प्रकारास 'सन्धी' असे म्हणतात. पालिमध्ये तीन प्रकारचे सन्धी आहेत – १) स्वर सन्धी, २) व्यंजन सन्धी, ३) निगहित (अनुस्वार) सन्धी. पालित विसर्ग नसल्यामुळे विसर्ग सन्धी होत नाही.

१- स्वर सन्धी

दोन स्वर एकापुढे एक असल्यास ते एकमेकांत मिळून जातात. पालि भाषेतील स्वरसन्धी विषयीचे काही प्रमुख नियम पुढील प्रमाणे आहेत.

(१) 'अ'पासून 'ऊ' पर्यंत स्वरापुढे सजातीय (म्हणजे त्याच प्रकारचा) स्वर आल्यास त्या दोहोंबद्दल एक दीर्घ स्वर होतो.

प्रकार	उदाहरण	सन्धी	प्रकार	उदाहरण	सन्धी
अ+अ	पन+अयं	पनायं	आ+अ	पादा+अपि	पादापि
आ+आ	तण्हा+आकुला	तण्हाकुला	इ+इ	उपट्टहन्ति+इति	उपट्टहन्तीति
इ+ई	नहि+इदिसो	नहीदिसो	उ+उ	बहु+उपकारो	बहूपकारो
उ+ऊ	बहु+ऊसहन	बहूसहन			

(२) स्वराच्या पुढे स्वर आल्यास दोन पदांचा सन्धी होताना क्वचित पहिल्या स्वराचा लोप होतो.

पुरिस+उत्तमो (= अ + उ) = पुरिसुत्तमो

निलानि+एकानि (=इ+ए) = निलानेकानि

तज्र+इमे (=अ+इ) = तजिमे

अज्ज+उपोसथो (= अ+उ) = अज्जुपोसथो

एसो+आवुसो (= ओ + आ) = एसावुसो

(३) स्वराच्या पुढे स्वर आल्यास दोन पदांचा सन्धी होत असता क्वचित पुढच्या स्वराचा लोप होतो.

रुक्खो + अपि (=ओ+अ) = रुक्खोपि

देवो+अम्हि (=ओ+अ) = देवोम्हि

सो+अहं (=ओ+अ) = सोहं

सो+अपि (=ओ+अ) = सोपि

चत्तारो+इमे (=ओ+इ) = चत्तारोमे

(४) स्वराच्या पुढे स्वर आल्यास दोन पदाचा सन्धी होत असता कधी कधी दोहोपैकी एकाही स्वराचा लोप होत नाही.

कञ्जा+इव (=आ+इ) = कञ्जाइव

लता+इव (=आ+इ) = लताइव

(५) लोप झालेल्या स्वरापुढे 'इ' असेल तर त्याएवजी 'ए' होतो आणि 'उ' असेल तर त्याचा 'ओ' होतो.

तस्स+इदं (=अ+इ) = तस्सेद

वात+इरितं (=अ+इ) = वातेरितं

वाम+उरु (=अ+उ) = वामोरु

विं+उदकं (=इ + उ) = वोदकं

(६) 'इ' (न्हस्व-दीर्घ) अथवा 'उ' (न्हस्व-दीर्घ) यांच्यापुढे इतर वर्ण आल्यास 'इ' चा 'य' आणि 'उ' चा 'व' होतो.

विं+आकतो (=अ+आ) = व्याकतो इति + अस्स (=इ + अ) = इत्यस्स (इच्छस्स)

सु+आगतो (=उ+आ) = स्वागतं

बहु+आबाधो (=उ+आ) = बक्षाबाधो

२- व्यंजन सन्धी

जेव्हा एक व्यञ्जन दुसऱ्या व्यञ्जनाबरोबर अथवा स्वराबरोबर मिळते तेव्हा त्याला व्यञ्जन सन्धी म्हणतात.

(१) जेव्हा एखाद्या स्वरापुढे पर-अक्षर हे जर व्यञ्जन असेल तर पूर्वी असलेला न्हस्व स्वराचा दीर्घ स्वर होतो आणि दीर्घ स्वराचा न्हस्व स्वर होतो –

सम्म+धम्मो (= अ+ध+अ) = सम्माधम्मो

खन्ति+परमं (= इ+प्+अ) = खन्तीपरमं

जायति+सोको (= इ+स्+ओ) = जायतीसोको

मुनि+चरे (=इ + च्+अ) = मुनीचरे

(२) स्वरापुढे व्यञ्जन आले असल्यास केव्हा केव्हा त्या व्यञ्जनाचे द्वित्व होते –

विं+गेहो (=इ+ग्+अ) = विगेहो

प+गहो (=अ+ग्+अ) = पगहो

दु+कतं (=उ+क्+अ) = दुक्कतं

(३) 'ए' आणि 'ओ' च्या नंतर कोणताही वर्ण आल्यास 'ए' आणि 'ओ' चा 'अ' होतो.

याचके+आगते (=ए+आ) = याचकमागते

सो+सीलवा (=ओ+स्+इ) = ससीलवा

एसो+धम्मो (=ओ+ध्+अ) = एसधम्मो

३- निगहित (अनुस्वार) सन्धी

निगहिता(अनुस्वार)बरोबर स्वर अथवा व्यञ्जन मिळते तेव्हा त्याला निगहित सन्धी म्हणतात.

(१) काही वेळा निगहिताचा लोप होतो.

सं+रत्तो = सारतो

सं+रागो = सारागो

कथं+अहं = कथाहं

गन्तुं+कामो = गन्तुकामो

बुद्धानं+सासनं = बुद्धानसासनं

एवं+अहं = एवाहं

(२) निगहिता (अनुस्वार)पुढे आलेल्या स्वराचा काही वेळा लोप होतो.

त्वं+असि = त्वंसि

किं+इति = किंती

इदं+अपि = इदम्पि

अलं +इदानि = अलन्दानि

(३) जर निगहितानंतर 'य', 'एव' तसेच 'हि' हे शब्द आल्यास, निगहिताचा काही वेळा 'ञ्ज' होतो. तसेच 'य' पुढे आल्यास पूर्वच्या 'स' शब्दावरील निगहिताचा 'ञ्ज' होतो.

तं+एव= तञ्जेव

तं+हि = तञ्जि

सं+यमो = सञ्जमो

सं+यतो = सञ्जतो



इयत्ता - नववी

तोंडी - परीक्षा

विषय - पालि (संयुक्त) सहामाही आणि वार्षिक

गुण १०/१०

- सूचना - १) १५-१५ विद्यार्थ्यांचा एक गट तयार करावा.
२) तोंडी परीक्षेची काठिण्यपातळी क्रमबद्ध असावी.
३) तोंडी परीक्षेतील उत्तीर्णता ही स्वतंत्र असेल.

(१) श्रवण किंवा श्रुतलेखन

गुण - ०३

एका-एका गटाला तीन ओळींचे अपठितातील पालि शुद्धलेखन देणे.

(२) प्रकट वाचन

गुण - ०३

विद्यार्थ्यांकडून पाठ्य घटकांच्या संदर्भ ग्रंथातील दोन गाथा अथवा लहान उतारा वाचून घ्यावा.

(३) भाषण

गुण - ०२

प्रत्येक विद्यार्थ्याला “मम पाठसाला/उद्यानं/कस्पको/रुक्मो” इत्यादी विषयांपैकी एखाद्या विषयावर सलग दोन/तीन वाक्ये पालित बोलण्यास सांगावे.

(४) संभाषण

गुण - ०२

विद्यार्थ्यांना पालित संभाषण करता यावे. त्यासाठी त्याला पालिभाषेत “तव नामं किं अतिथि / तव विज्ञालयस्स नामं किं अतिथि / त्वं किं वग्ग मज्जे सिक्खसि?” इत्यादी प्रकारचे प्रश्न विचारून त्यांच्याकडून त्यांची पालिभाषेत उत्तरे वदवून घ्यावीत.

★ ★ *

प्रश्नपत्रिकेचा आराखडा

इयत्ता नववीं विषय - पालि (संयुक्त)

वेळ - २ तास

गुण - ४०

- प्र. १. (अ) खालील कोणत्याही दोन गद्य उत्तान्यांचे भाषांतर करा. (१०)
- १)
२)
३)
- (ब) खालील कोणत्याही तीन पद्य पाठांचे भाषांतर करा. (०६)
- १)
२)
३)
४)
५)
- प्र. २. (अ) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतेही तीन) (०६)
- १)
२)
३)
४)
५)
- (ब) गाथा पूर्ण करा. (कोणतेही एक) (०२)
- १)
२)
३)
- प्र. ३. (अ) पालि प्रश्नांचे पालिभाषेत उत्तरे लिहा. (कोणतेही दोन) (०४)
- १)
२)
३)
४)
५)
६)
७)

किंवा

- (ब) खालील कोणत्याही दोन टिपांवर पर्याय निवडा (०४)
- १) २) ३) ४)

- प्र. ४. खालील प्रश्नांची व्याकरणात्मक उत्तरे सूचनेप्रमाणे लिहा. (कोणतेही चार) (१२)
- (अ) रुपे ओळखा (कोणतेही तीन) (०३)
- १) २)
३) ४)
५)
- (ब) पर्याय निवडा (कोणतेही तीन) (०३)
- १) २)
३) ४)
५)
- (क) जोड्या जुळवा (कोणत्याही तीन) (०३)
- १) २)
३) ४)
५)
- (ड) संधि विग्रह करा. (कोणतेही तीन) (०३)
- १) २)
३) ४)
५)
- (इ) समास ओळखा (कोणतेही तीन) (०३)
- १) २)
३) ४)
५)
- (फ) माध्यम भाषेत शब्दांचे अर्थ सांगा (कोणतेही तीन) (०३)
- १) २)
३) ४)
५)



महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे – ४११ ००४

पालि - कुसुमावली इयत्ता नववी

₹ : ६७.००

